

॥ हाती घ्याल ते तडीस न्या ॥

श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित,

माऊली महाविद्यालय

वडाळा.



प्रदुषण
हटवा

पर्यावरण
वाचवा

वेद्य
२०२०

ना काम आयेगी कोई भी दुआ, यदि जल और पेडों का नाश हुआ ॥

आशीर्वाद



॥ माऊली महाराज ॥

श्री. भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा. संचलित

स्थापना - २०००

माऊली महाविद्यालय, वडाळा 'वेध' - २०२०

१० वा वार्षिक अंक

* संपादन समिती *

प्राचार्य, डॉ. गुरुशांत निलकंठ चिट्टे
अध. यक्ष

* मुख्य संपादक *

प्रा. डॉ. बालाजी बळीराम गरड

* संपादक मंडळ *

सहयोगी प्रा. डॉ. सुवर्णा सुखदेव गुंड
सहाय्यक प्रा. डॉ. परमेश्वर लक्ष्मण सुर्यवंशी
सहाय्यक प्रा. डॉ. सतिश अर्जुन घोरपडे
सहाय्यक प्रा. प्रमोद जगन्नाथ पाटील
सहाय्यक प्रा. शेषनारायण किसनराव देशमुख

* प्रकाशक - प्राचार्य डॉ. गुरुशांत निलकंठ चिट्टे

(माऊली महाविद्यालय, वडाळा)

ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर

टीप : या नियतकालिकातील मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

अनुभव हा महान शिक्षक आहे, पण तो मोबदला मात्र फार घेतो.

प्रकाशन स्थळ :	श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित माऊली महाविद्यालय, वडाळा, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर - ४१३२२२ फोन नं. / फॅक्स : (०२१७) २२४६५३०
प्रकाशन :	वार्षिक
प्रकाशकाचे नांव :	प्राचार्य डॉ. गुरुशांत निलकंठ चिट्टे
राष्ट्रीयत्व :	भारतीय
पत्ता :	श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित माऊली महाविद्यालय, वडाळा, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर - ४१३२२२ फोन नं. / फॅक्स : (०२१७) २२४६५३०
संपादकाचे नांव :	प्रा. डॉ. बालाजी बळीराम गरड
राष्ट्रीयत्व :	भारतीय
पत्ता :	श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित माऊली महाविद्यालय, वडाळा, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर - ४१३२२२ फोन नं. / फॅक्स : (०२१७) २२४६५३०
मुद्रकाचे नांव :	अनिल प्रिंटींग प्रेस
राष्ट्रीयत्व :	भारतीय
पत्ता :	६४८, साखर पेठ, सोलापूर - ४१३ ००५. फोन : (०२१७) २७४३६३१
नियतकालिकाची मालकी :	श्री भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा संचलित माऊली महाविद्यालय, वडाळा, ता. उ. सोलापूर, जि. सोलापूर - ४१३२२२ फोन नं. / फॅक्स : (०२१७) २२४६५३०

वार्षिक नियतकालिक २०१९-२०

सं पा द क मंडळ

प्राचार्य डॉ. गुरुशांत निलकंठ चिट्टे (प्रकाशक)

प्रा. डॉ. बालाजी बळीराम गरड (प्रमुख संपादक)

सहयोगी प्रा. डॉ. सुवर्णा सुखदेव गुंड (सह. संपादक - मराठी विभाग)

सहाय्यक प्रा. डॉ. परमेश्वर लक्ष्मण सुर्यवंशी (सह. संपादक - इंग्रजी विभाग)

सहाय्यक प्रा. डॉ. सतिश अर्जुन घोरपडे (सह. संपादक - हिंदी विभाग)

सहाय्यक प्रा. प्रमोद जगन्नाथ पाटील - (सह. संपादक - सामाजिक शास्त्रविभाग)

सहाय्यक प्रा. शेषनारायण किसनराव देशमुख (सह. संपादक - सामाजिक शास्त्रविभाग)

या अंकातील मतांशी संपादक मंडळ सहमत असतीलच असे नाही.

स्वाभिमानाने लढा. प्रत्येक जुलूमविरुद्ध योग्य मार्गाने लढा. उच्च नीचतेच्या कल्पना बदलून टाका. जातीपाती सोडून द्या.

मा. काकासाहेबांचे मनोगत...



सामाजिक क्षेत्रात काम करत असताना ग्रामीण भागातील समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा मी नेहमी प्रयत्न करत आलो आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय व्हावी विशेषतः मुलींना ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय झाली पाहिजे या हेतूने इसवी सन २००० मध्ये माऊली महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे आज या महाविद्यालयाचा विस्तार एखाद्या वटवृक्षाच्या खवखवामध्ये झालेला आपणास दिसून येतो. या महाविद्यालयांमध्ये ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी आज शिक्षण घेताना दिसून येतात मुलांच्या उच्च शिक्षण घेण्याच्या प्रमाणामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे पाहू नमला मनोमन आनंद होतो.

शिक्षण हेच खरे समाज विकासाचे माध्यम असून त्याशिवाय मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवनात त्यांचा वारस मुल्यसंस्कार होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. महाविद्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपल्या जीवनामध्ये निर्भयपणे वाटचाल करता यावी यासाठी माझ्या महाविद्यालयातील कर्मचारी सतत प्रयत्नशील आहे. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नातूनच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भवितव्य घडत आहे.

आज स्पर्धात्मक युगामध्ये भविष्याचा विचार करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना व्यावसायिक शिक्षण गरजेचे झाले आहे परंतु व्यावसायिक शिक्षणासोबतच पारंपारिक शिक्षण देखील तितकेच गरजेचे आहे. या माध्यमातून कवी, लेखक, कलाकार व देशाचे सुजाण नागरिक घडवण्याचे काम केले जाते. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनात ज्ञान प्राप्ती करून आपल्या जीवनामध्ये आर्थिक स्तराबरोबरच गुणात्मक स्तरावर देखील आपले भवितव्य घडविण्याचा प्रयत्न करता यावा यासाठी माझे महाविद्यालय नेहमीच प्रयत्नशील आहे. स्पर्धात्मक युगामध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण, कौशल्य आधारित शिक्षण, स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व जीवनमूल्यांचे शिक्षण घेता यावे यासाठी महाविद्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध

आहेत. विशेषतः विस्तृत संगणक लॅब, सुसज्ज ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, सांस्कृतिक विभाग कार्यरत आहेत. त्या सोबतच विद्यार्थ्यांना विविध चर्चासत्रांच्या माध्यमातून, विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जातात ही उल्लेखनीय बाब आहे.

माझे महाविद्यालय ग्रामीण भागातील महाविद्यालय असून देखील प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय, राज्यस्तरीय, विद्यापीठ स्तरीय चर्चासत्रे व कार्यशाळांचे आयोजन केले जात आहे. यासाठी प्राचार्यांना माझे नेहमीच प्रोत्साहन राहिले आहे. अशाप्रकारे निरंतर प्रगती करून माऊली महाविद्यालय विद्यापीठ तसेच राष्ट्रीय पातळीवर एक आग्रगण्य महाविद्यालय म्हणून नावास्पास येईल अशी अपेक्षा करतो. यासाठी प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना माझे कायम प्रोत्साहन व सहकार्य राहिल. त्यांच्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा देतो.

महाविद्यालय 'वेध' वार्षिक अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास करण्यासाठी, सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केला जातो. कोरोनासारख्या महाभयंकर रोगाच्या संकटाच्या काळात, चक्रीवादळे पुरस्थितीसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात देखील महाविद्यालयाने आपली परंपरा कायम राखत विद्यार्थ्यांमध्ये अभिव्यक्ती कौशल्य, लेखन कौशल्य, कल्पकता व सर्जनशीलता विकसित व्हावी यासाठी अंकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन! 'वेध' अंकास शुभेच्छा!

आपण वाऱ्याची दिशा बदलू शकत नाही. परंतु आपण पतंग मात्र निश्चितच नियंत्रित करू शकतो.

मा. जितेंद्र (बाबा) साठे

मनोगत...

चेअरमन - भा.शि.प्र.मं. वडाळा

संचालक - कृषी उत्पन्नबाजार समिती, सोलापूर

विद्यमान उपसरपंच - ग्रामपंचायत वडाळा



आज स्वर्धेच या युगामधे येग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, गरीब कुटुंबातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या उच्च शिक्षणाची गरज पूर्ण व्हावी यासाठी सन २००० साली माऊली महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. पंचक्रोशीतील, ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाची सोय व्हावी हा महाविद्यालय स्थापनेमागील मूळ उद्देश आहे. आज माऊली महाविद्यालयामध्ये कला व विज्ञान शाखेमध्ये हे हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शिक्षणाच्या माध्यमातून कित्येक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये आपला नावलौकिक वाढवत आहेत. या विद्यार्थ्यांची प्रगती पाहू ळाज मला मनस्वी आनंद होत आहे.

महाविद्यालयीन शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी महाविद्यालयातील वेगवेगळ्या विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाविद्यालयात स्वर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, संगणक विभाग, ग्रंथालय विभाग यांच्या माध्यमातून प्राचार्य डॉ.जी.एन.चिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे सर्व सहकारी सतत प्रयत्नशील आहेत.

आमचा विद्यार्थी स्वर्धेच या युगामधे येटिकला पाहिजे, त्याचे महाविद्यालयीन शिक्षण सुलभ व्हावे यासाठी आम्ही सर्व भौतिक सोयी सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देत आहोत. आमचा

विद्यार्थी संस्कारशील बनावे यासाठी, त्याला जीवन मूल्यांचे संस्कार देण्यासाठी माझा विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वृद्धीपेक्षा गुणात्मक वृद्धीवर जोर असतो. त्याचबरोबर महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मूल्यशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये जीवनाभिमुख दृष्टिकोन विकसित करण्यास प्राधान्य दिले जावे यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे.

आज संपुर्ण जग कोरोनासारख्या महामारीच्या विळख्यात अडकले आहे. यामुळे शिक्षणाचे संदर्भ व शिक्षण पध्दतीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. पारंपारिक आध्यापनपध्दतीच्या जागी ऑनलाईन आध्यापनपध्दतीचे वु पाहत आहे. या परिवर्तनाच्या काळात देखील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण सहज व सुलभ व्हावे. यासाठी महाविद्यालयात सर्व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उच्च शिक्षित शिक्षकांच्या दूरगामी दृष्टीकोनातून त्यांच्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून, उत्तरोत्तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन महाविद्यालयाचा नावलौकिक वाढत राहिल अशी अपेक्षा व्यक्त करतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एकलात्मकता वाढीस लागावी, त्यांच्या सृजनशीलतेचा विकास व्हावा या हेतूने प्रकाशित होणाऱ्या 'वेध' अंकास माझ्या मनस्वी शुभेच्छा!

मा. प्राचार्यांचे मनोगत...



डॉ. गुश्शांत निलकंठ चिट्टे

प्राचार्य

माऊली महाविद्यालय, वडाळा

मानवी जीवनात सर्वांगीण विकास साधण्यासाठी शिक्षण हा महत्त्वाचा घटक आहे. विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन उच्च शिक्षण हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. या शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्यास वाव मिळतो व विद्यार्थ्यांचे सर्वांगीण जीवन विकसित होते. याच उद्देशाने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गरज ओळखून आदरणीय काकासाहेब साठे यांनी वडाळा गावांमध्ये महाविद्यालयाची स्थापना केली. व ग्रामीण भागातील तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचवले. आज या महाविद्यालयाच्या माध्यमातून आठशे पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आदरणीय काकासाहेबांच्या प्रेरणेतून व चेअरमन माननीय जितेंद्र बाबा साठे यांच्या मार्गदर्शनात आज महाविद्यालय आपली सर्व स्तरावर उन्नती करत आहे. माऊली महाविद्यालय सोलापूर विद्यापीठातील एक अग्रगण्य व नामांकित महाविद्यालय म्हणून नावारुपास येत आहे. महाविद्यालयाने विविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग यश संपादन केले आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय, राज्य व विद्यापीठ स्तरावर उज्वल यश संपादन करत आहेत.

आज राष्ट्रीय स्तरावर व जागतिक स्तरावर वेगवेगळ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विद्यापीठातून कौशल्य अभिमुख, व्यवसायिक, जीवनमूल्यविषयक उपयोगी शिक्षण दिले जात आहे. आज शिक्षणाला व्यवहारिकतेची जोड देण्याचा प्रयत्न विद्यापीठांच्या व महाविद्यालयीन शिक्षणाच्या माध्यमातून केला जात आहे. आज कोरोना महामारीचे जागतिक संकट, पुरस्थिती चक्रीवादळे यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या काळात शिक्षणाचे स्वरूप व चेहरा मोहरा बदलत आहे. पारंपारिक शिक्षण पध्दतीचे स्थान ऑनलाईन शिक्षण पध्दती घेत आहे. या बदलास विद्यार्थी व महाविद्यालयांनी सामोरे गेले पाहिजे. या स्पर्धेच्या युगामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले अस्तित्व सिद्ध करू शकला पाहिजे. यासाठी माऊली महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहे. याच उद्देशाने महाविद्यालयामध्ये सतत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. व त्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

माऊली महाविद्यालय एक ग्रामीण भागातील महाविद्यालय असल्याने ग्रामीण भागातील समस्या संदर्भात विविध योजना राबवताना संस्थेचे मार्गदर्शक आदरणीय काकासाहेब साठे यांच्या प्रत्येक योजनेमध्ये व संकल्पनांमध्ये ये माऊली महाविद्यालय सहभाग घेत असते. वडाळा गावातील राबवल्या जाणाऱ्या अनेक योजनांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी होतात. गावकऱ्यांना व युवाशक्तीला ग्रामस्वच्छता व जलसंधारणा सारख्या विधायक उपयुक्त अशा उपक्रमांचा प्रवाहात आणण्यासाठी आदरणीय काका साहेबांनी वॉटर कप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयाचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी दररोज श्रमदानात सहभाग घेतला.

पुण्य लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. व माऊली महाविद्यालय वडाळा. यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०१९-२० मध्ये हे 'इंटेलिज्जुअल प्रॉपर्टीज अँड पेटंट' या विषयावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेसाठी विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. हेगडी आर.एस. उद्घाटक म्हणून लाभले. दयानंद महाविद्यालयाचे

प्राध्यापक डॉ. शहाणे व प्राध्यापक डॉ. हंगरगेकर प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे चेअरमन माननीय जितेंद्र बाबा साठे उपस्थित होते. मार्च महिन्यामध्ये पुण्य लोकअहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. व माऊली महाविद्यालय वडाळा. यांच्या संयुक्त विद्यमाने हे बी.ए.भाग-१ हिंदी विषयाच्या अभ्यासक्रमाची कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेसाठी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विकास घुटे उद्घाटक म्हणून लाभले. तर अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुरैर्या शेख व वालचंद महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मारुती शिंदे व्याख्याते म्हणून लाभले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन मा. जितेंद्र बाबा साठे अध्यक्ष म्हणून लाभले.

महाविद्यालयामध्ये स्पर्धा परिक्षा केंद्र मार्फत विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. स्पर्धा परीक्षा विभागामार्फत महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांची निवड वेगवेगळ्या पदावर होत आहे. महाविद्यालयांमध्ये येगांधी विचार संस्कार परीक्षा घेतली जाते या स्पर्धेमध्ये ही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले आहे. महाविद्यालयाची बी. ए. तृतीय वर्षाची विद्यार्थिनी कुमारी हर्षदा गरड हिने विद्यापीठ स्तरावर सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यासाठी तिचे व मार्गदर्शकांचे मनः पूर्वक अभिनंदन.

राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वडाळा गावांमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी श्रमदान केले व विविध उपक्रमांद्वारे गावकऱ्यांमध्ये येजाणीव जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. महाविद्यालयातील क्रीडा विभागाची कामगिरी देखील अत्यंत उत्कृष्ट होती आहे. महाविद्यालयाचे विद्यार्थी राष्ट्रीय, राज्यस्तरावर कुस्ती स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त करण्यात यशस्वी झाले आहेत. त्यासाठी त्यांचे व मार्गदर्शकांचे मनः पूर्वक अभिनंदन करतो महाविद्यालयाच्या विद्यापीठ परीक्षेतील निकालाची उज्वल परंपरा कायम असून यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांचे मनः पूर्वक अभिनंदन करतो. तसेच महाविद्यालय नॅकच यादु सन्या मूल्यांकनासाठी लवकरच सामोरे जात आहे.

वरील सर्व ठळक बाबी महाविद्यालयासाठी निश्चितच भूषणावह व गौरवास्पद आहेत. पुढील काळात देखील महाविद्यालयाचा दर्जा अधिकाधिक उंचावण्याचा व वृद्धिंगत करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. श्री. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बळीराम (काका) साठे, चेअरमन जितेंद्र (बाबा) साठे व इतर संचालकांचे वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन मिळते. आमच्या विचारांना त्यांचा सदैव पाठिंबा असतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच उत्तरोत्तर महाविद्यालयाची ही प्रगती शक्य होत आहे.

ज्याप्रमाणे रात्रीच्या अंधाराचा नाश करतो, त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने सर्व भ्रम नष्ट होतात.

संपादकीय.....



डॉ. बालाजी बळीराम गरड
सहा. प्राध्यापक, हिंदी विभाग,
माऊली महाविद्यालय, वडाळा

विद्यार्थ्यांचे या जीवनामध्ये येमहाविद्यालयीन शिक्षणाचा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा असतो. या काळातच विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कौशल्ये, कलागुण, सकारात्मकता, विजिगीषु वृत्ती, मूल्य संवर्धनविषयक जागरूकता व सृजनशीलतेचा विकास होत जातो. विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आविष्कार व सृजनशीलतेचा विकासासाठी त्यांना एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हेतूने 'वेध' वार्षिकांक महाविद्यालया द्वारे दरवर्षी प्रकाशित केला जातो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाचा 'वेध' अंक आपणासमोर सादर केला जात आहे.

जगामध्ये आज कोरोनासारख्या महामारीच्या संकटांने मानव जाती पुढे फार मोठे, अस्तित्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर पूरपरिस्थिती, दुष्काळ, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्ती मानवाला भेडसावत आहेत. अशा विदारक परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाचा विचार करून पारंपारिक शिक्षण पद्धतीच्या ऐवजी नव्याने येऊ घातलेल्या तंत्रज्ञानावर आधारित ऑनलाइन शिक्षण पद्धतीची कास पकडण्याची आज आवश्यकता भासत आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये होणारे हे अमुलाय बदल संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक अशा सर्व घटका पुढे एक समस्या व आव्हान उपलब्ध करत आहेत. त्यावर मात करून येणाऱ्या काळात मार्ग काढण्याचा व विद्यार्थ्यांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. विद्यार्थी दशेतील अनेक समस्या त्यावर गहन चिंतन विद्यार्थ्यांची विचारशीलता, कलाप्रेम, सामाजिक प्रश्नविषयी त्यांची बांधिलकी, वैयक्तिक भावभावना यांचा आढावा 'वेध' वार्षिक अंकामध्ये घेण्यात आला आहे. साहित्यिक चर्चा, स्त्री जीवनाशी निगडित प्रश्न विविध सामाजिक समस्या, पर्यावरण विषयक समस्या, महापुरुषांचा वैचारिक वारसा, शैक्षणिक व्यवस्था, अर्थकारणाविषयीचे विचार या सर्व बाबी विषयी विद्यार्थी आपली मते सडेटोडपणे मांडताना दिसून येतात. विद्यार्थ्यांच्या लेखनामधून त्यांचा सामाजिक घडामोडी विषयी असणारा अभ्यास दृष्टीगत होत असतो. विद्यार्थ्यांच्या संवेदनशील मनामधून वैयक्तिक जीवन व सामाजिक जीवना विषयी स्पष्ट विचार व भावभावना आपल्या वेगवेगळ्या कवितेमध्ये मांडण्याचा विद्यार्थी प्रयत्न करतात.

सामाजिक स्थितीचे भयावह स्वरूप आपल्या विविध लेखांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मांडलेले आहे. त्याचबरोबर पर्यावरणाविषयीच्या समस्या मांडण्याचा प्रयत्न देखील विद्यार्थी करताना दिसतात. त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक समस्या विषयाची जागृती करण्याचा त्यांचा दृष्टिकोन त्याचबरोबर संशोधनात्मक वृत्ती त्यांच्या लिखाणातून पहावयास मिळते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांमध्ये आकलन क्षमता वाढीस लागते. वैचारिकता, संवेदनशीलता, समाजाप्रति असणारी समर्पण

भावना, बुद्धिप्रामाण्यवाद, समता, स्वातंत्र्य, बंधुता इत्यादी मानवीय मूल्यांचा आग्रह, वैज्ञानिक दृष्टिकोन या बाबी वैचारिक प्रदूषण अंध प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी लाभदायक आहेत. या सर्व लेखनातून उज्वल वैचारिक लेखनाचा वारसा पुढेही जोपासला जाईल याचे संकेत प्राप्त होताना दिसतात.

मराठी, हिंदी, इंग्रजी, सामाजिक शास्त्रविज्ञान, पर्यावरण यासंदर्भात लिहिल्या गेलेल्या लेखाद्वारे 'वेध' वार्षिकांक अधिक संपन्न व आशयपूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. महाविद्यालयातील शैक्षणिक घडामोडी तसेच विविध विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची छायाचित्रे देखील प्रसिद्ध करण्यात आली आहेत. ज्याद्वारे 'वेध' वार्षिकांक अतिशय सुंदर, व्यापक व संपन्न करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

'वेध' वार्षिक अंकासाठी श्री. भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे मार्गदर्शक आदरणीय बळीराम काका साठे, अष्टक मा. जितेंद्र बाबा साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांचे मौलिक मार्गदर्शन लाभले. तसेच 'वेध' अंकाच्या संपादक मंडळातील सर्व सदस्यांनी व महाविद्यालयातील सर्व सहकाऱ्यांनी आपले मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे.

'वेध' वार्षिक अंकाचे अंतरंग व बाह्यरंग अधिक सुंदर व कल्पक व्हावे. यासाठी मार्गदर्शन व सहकार्य केल्याबद्दल नंदकिशोर मोने, मधुकर मोने व अनिल प्रिंटिंग प्रेस चे मालक शिरीष बाकळे यांचे विशेष आभार.

विद्यार्थ्यांमध्ये सृजनशीलता, वैचारिकता, संवेदनशीलता, भावुकता व सजगता निर्माण करण्यासाठी या अंकाची निर्मिती केली जात आहे. या अंकास आपल्या भाव-भावना, विचार व सृजनशीलतेतून संपन्न करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच 'वेध' अंकाचे संपादन करण्याची ज्यांनी मला संधी दिली ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांचे मनः पूर्वक आभार.

समाजातील संवेदनशील वाचक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी 'वेध' २०२० या वार्षिक अंकाचे आनंदाने स्वागत करतील हीच अपेक्षा!!

उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो.

मुखपृष्ठविषयी....



'वेध' वार्षिक अंक २०२० या अंकाच्या मुखपृष्ठवर 'प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा' हा संदेश दिलेला आहे. या संदेशामध्ये पृथ्वीवर मनुष्याकडून केल्या जाणाऱ्या जल, वायू, वन्यी प्रदूषणाची गंभीर समस्या दाखवण्यात आलेली आहे. मुखपृष्ठवरील छापण्यात आलेल्या चित्रात्मक संदेशातून पृथ्वीवर मानव प्राण्याकडून केल्या जाणाऱ्या अतिरेकी नैसर्गिक संसाधनाचा वापर व त्यांची टाकाऊ पदार्थांची योग्य ती विल्हेवाट न लावण्याची प्रवृत्ती यातून पृथ्वीवरील जल, वायू, वन्यी प्रदूषणावर पडत आहे. आज प्रदूषणाची समस्या अत्यंत बिकट व उग्र स्वरूपात धारण करत आहे. ज्यामुळे 'ग्लोबल वार्मिंगची' समस्या सर्व जगाला भेडसावत असलेली पाहायला मिळते.

भविष्यात येमानवजातीच यापुढील पिढीला जगण्यासाठी पूरक वातावरण व पर्यावरण जिवंत ठेवायचे असेल तर मानवाला वेळीच जागृत होऊन प्रकृतीचा विनाश टाळला पाहिजे व नैसर्गिक संसाधनाचा अतिरेकी वापर बंद केला पाहिजे. त्याचबरोबर जल-वायू प्रदूषणावर उपाय योजना करून भविष्यातील पिढीला जीवन जगण्यास पूरक वातावरण तयार करून देण्याची जबाबदारी आपलीच आहे. याची देखरील मानवाला विचार करण्याची आज गरज निर्माण झाली आहे या सर्व गोष्टीचा विचार करून भविष्यात मानव

मलपृष्ठविषयी....



मलपृष्ठद्वारे आज जगामध्ये उग्र स्वरूपात धारण करणाऱ्या कोरोना महामारीच्या महाभयंकर रोगामुळे भारतामध्ये उदभवलेल्या विदारक परिस्थितीचे बोलके चित्र उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. या पृष्ठमध्ये कोरोनाच्या संकटकाळात लॉकडाऊन परिस्थितीमध्ये सामान्य लोकांच्या जीवनावर जे दुष्परिणाम झाले, त्यांची काही बोलकी चित्रे दाखवण्यात आली आहेत. त्याचबरोबर कोरोना महामारीच्या भयंकर संकटाची भीती घेऊन स्थलांतरित होणाऱ्या गोरगरीब मजुरांची उडालेली त्रेधातिरपीट व तिचे वास्तविक स्वरूपाचे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मलपृष्ठच्या काही चित्राद्वारे कोरोना महामारीशी संघर्ष करून प्रसंगी आपले या जीवाचा विचारही न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणारे पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यासारख्या कर्मयोग्यांची कर्तव्य यत्निष्ठ संबंधित चित्रांमधून दर्शविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यामागे एवढाच उद्देश आहे की प्रत्येक व्यक्तीला आपले कर्तव्य याप्रति सजग राहू. ईमानदारीने ते कर्तव्य पाडण्याची जाणीव निर्माण झाली पाहिजे. संदेशाचा सुजाण वाचक नक्कीच बोध घेतील अशी अपेक्षा.

उषः काल कितीही चांगला असता तरी सूर्याला तिथे फार काळ थांबता येत नसतं.

अंतरंग

लेख	पा. नं.	* कबीरवाणी (हिंदी विभाग)	
* अभंगवाणी (मराठी विभाग)		हिंदी का महत्व - कळसाईत अक्षता	३४
एका बापाने आपल्या.... - आनंद लांडगे	१८	हमारी दोस्ती - कळसाईत अक्षता	३५
मैत्री म्हणजे काय ? - कळसाईत अक्षता	१९	जल है तो कल है। - लक्ष्मी वगरे	३६
विसरु कस तुला - अमृता गायकवाड	१९	स्वच्छ भारत अभियान - माने अंजली	३८
आण्णाभाऊ साठे जीवन...- अजित गजघाटे	२०	बेटी - शेंबडे रेश्मा	४०
ज्यांच्या हाती शून्य होते - आयेशा शेख	२२	जिन् दगी - समाधान सुपाते	४०
आत्मविश्वास - जमदाडे ऐश्वर्या	२३	बेबसी - रुबिना कोतवाल	४१
आयुष्य - आयेशा शेख	२४	मीराबाई - मयुरी साठे	४२
आठवण आईची उपकार...- मयुरी साठे	२४	चुनावों मे युवाओं का...- तौफिक शेख	४४
मनोगत विद्यार्थ्यांच्या.... - इंगळे जागृती	२५	अजीब सवाल जिससे घूम... - आनंद लांडगे	४५
पळून जाण्याऱ्यांनी हे.... - इंगळे जागृती	२६	देश की आजादी में.... - अजित गजघाटे	४७
मोबाईलची दु नियामदारी - इंगळे जागृती	२७	औरत - राजश्री साठे	४९
आई बाप म्हणजे नक्की.... - आयेशा शेख	२८	निसर्ग - आयेशा शेख	४९
पुन्हा एकदा भेटु ना... - अमृता गायकवाड	२९	छप्पर - अमृता माने	५०
शेतकऱ्यांचे हाल - अमृता गायकवाड	२९	प्रगति - रुबिना कोतवाल	५०
सहवास - कळसाईत अक्षता	२९		
जीवन - माळी सुषमा	२९		
फौजी... - अमृता गायकवाड	३०		
यालाच प्रेम म्हणतात - कळसाईत अक्षता	३०		
मैत्रीण - अंजली राजगुरु	३०		

अंतरंग

• Global 'English Section'

Targeting the Target - Sarika Gavali	54
Politics is....- Jamdade Aishwarya	56
You can win - Jamdade Aishwarya	57
Be Unique in.....- Jamdade Snehal	58
College life - Amruta Gaikwad	59
Asking for More...??? - Garad Divya	60
Tongue Twister - Jamdade Aboli	62
Life - Jamdade Aishwarya	62
Water Conservation - Garad Harshada	63
Friends - Jamdade Aishwarya	64
Good Thought - Mali Sushama	65
Life - Mali Sushama	65

* विचारप्रवण (सामाजिकशास्त्रविभाग)

आपली मूलभूत कर्तव्य....- गायकवाड स्नेहा	६९
आधुनिक व्याख्या - माळी सुषमा	७०
नॉट मी, बट यू - मयुरी साठे	७१
मैत्रिण कशी असावी - इंगळे जागृती	७२
छत्रपती शिवाजी.... - माळी सुषमा	७३
मी पाहिलेला किल्ला.... - माळी सुषमा	७५
नव्या सरन्यायाधीशां.... - अमृता गायकवाड	७७
आत्मविश्वास हाच.....- अजित गजघाटे	७८
स्वर्गाचे सरकार - माळी सुषमा	७९
काय तरी चुकतंय - माळी सुषमा	७९
* अहवाल	८४
* पेन् सील स्केच	९३
* वर्तमानपत्रातील प्रतिबिंब	९६



Shri Bharat Shikshan Prasarak Mandal Wadala's

Mauli Mahavidyalaya, Wadala

Vision

Higher Education to Rural Masses

Mission

- * *To raise the educational standards of the students belonging to rural area.*
- * *To create awareness among students about existing socio-economic problems of the country.*
- * *To uplift the society by addressing the local and regional needs.*

आमचे मार्गदर्शक



मा. श्री. बळीराम (काका) साठे

माजी अध यक्ष व विद्यमान विरोधी पक्षनेते
जिल्हा परिषद, सोलापूर
जिल्हा अध यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सोलापूर

आमचे खंबीर नेतृत्व



मा. श्री. जितेंद्र (बाबा) साठे

संचालक - कृषी उत्पन्न बाजार समिती, सोलापूर
अध यक्ष - भारत शिक्षण प्रसारक मंडळ, वडाळा
विद्यमान उपसरपंच - ग्रामपंचायत, वडाळा

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं.



माऊली महाविद्यालयाचे कुशल व कर्तव्यदक्ष प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे



‘वेध’ अंक २०१९ चे प्रकाशन करताना प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर, प्रा. डॉ. जी.एन. चिट्टे, संपादक प्रा. एस. के. देशमुख व इतर मान्यवर.

चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.

आमचा मान आमचा सन्मान

गांधी विचार संस्कार परिक्षेमध्ये ये
सोलापूर विद्यापीठ स्तरावर गोल्ड मेडल



कु. हर्षदा गरड
बी.ए.-३

IIT मार्फत घेण्यात आलेल्या
JAM परिक्षेत यशस्वी



कु. पूजा सावंत
बी.एस्सी-३

डॉ. जी.एन. चिट्टे यांच्या मार्गदर्शनात
अर्थशास्त्रविषयात पीएच.डी. संपादन



डॉ. शेख रेशमा हनिफ

वनस्पती शास्त्रविषयामध्ये ये
पीएच.डी. संपादन



प्रा. डॉ. एस.एम. अलगुंडे

संभाजी आरमार सोलापूर यांच्या
वतीने शिक्षक जीवन गौरव पुरस्कार



डॉ. गुरुशांत निलकंठ चिट्टे

१५८ व्या शेकोटी साहित्य संमेलनाच्या
अध्यक्षता म्हापसा गोवा



डॉ. सुवर्णा गुंड

संभाजी आरमार सोलापूर यांच्या
वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार



प्रा. बालाजी गंगावणे

सोलापूर विद्यापीठ सोलापूर कडून इंग्रजी
विषयासाठी पीएच.डी. मार्गदर्शक मान्यता



डॉ. परमेश्वर सुर्यवंशी

पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक
परिषदेचा गुणवंत शिक्षक पुरस्कार



प्रा. डॉ. बालाजी गरड

रसायनशास्त्रविषयामध्ये ये
सेट परिक्षा उत्तीर्ण



प्रा. तुकाराम जाधव



आंतरराष्ट्रीय परिषदेत शोधनिबंध सादर केल्याबद्दल अभिनंदन !

आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन
पेपर वाचन



डॉ. सुवर्णा गुंड

आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन
पेपर वाचन



प्रा. डॉ. घोरपडे एस. ए.

आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन
पेपर वाचन



प्रा. डॉ. बालाजी गरड

आंतरराष्ट्रीय परिषदेत संशोधन
पेपर वाचन



प्रा. प्रमोद पाटील

फायदा असा होतो की, आपण कोणाशी काय बोलतो हे लक्षात ठेवण्याची गरज नसते.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०

क्रिडांगणातील तारे

मंगेश कोळी



अखिल भारतीय आंतर विद्यापीठ कुस्ती स्पर्धेत ब्राँझ मेडल

अक्षय मुळे



सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन कुस्ती स्पर्धेत ब्राँझ मेडल

शेख आलीम



अखिल भारतीय आंतर विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेच्या सराव शिबीरात सहभाग



खेलो इंडिया स्पर्धेमध्ये राष्ट्रीयस्तरावर कुस्ती स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवल्याबद्दल उपमुख्यमंत्री मा. अजीत पवार यांच्याहस्ते मंगेश कोळी याचा सत्कार करताना



सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे प्रा. दत्तात्रय बिराजदार व महाविद्यालयाचे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. बी.डी. वाघचवरे, प्रा. विकास शिंदे व खेळाडू



महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे, शारिरीक शिक्षण संचालक बी.डी. वाघचवरे इतर प्राध्यापक व खेळाडू



पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठाची क्रीडा ज्योतचे स्वागत करताना प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे, उपस्थित मान्यवर व खेळाडू



सोलापूर विद्यापीठ आंतर महाविद्यालय कुस्ती स्पर्धेत ब्राँझ मेडल मिळवल्याबद्दल सत्कार करताना प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे, प्रा.बी.डी. वाघचवरे, सर्व प्राध्यापक व मान्यवर



आंतर महाविद्यालयीन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंचा संघ

खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते, सुट्टी ही त्याच्यासाठी नव काहीतरी शिकण्याची संधी असते.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



इंग्रजी विभागाच्या वतीने इंटरनेट प्रॉपर्टी राइट्स अंड पेटेंट या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे डॉ.हेगडी आर.एस., डॉ.शहाणे, डॉ.हंगरगेकर, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉ.परमेश्वर सूर्यवंशी व इतर मान-यवर.



इंग्रजी विभागाच्या वतीने आयोजित इंटरनेट प्रॉपर्टी राइट्स अंड पेटेंट या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेमध्ये ये आपले विचार मांडताना डॉ.हेगडी आर.एस. याप्रसंगी उपस्थित डॉ.शहाणे डॉ.हंगरगेकर, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉ.परमेश्वर सूर्यवंशी व इतर मान-यवर.



समाजशास्त्रविभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित युवती मेळाव्यामध्ये ये मार्गदर्शन करताना डॉ.शीला पटवर्धन याप्रसंगी ए.पी.आय.माधुरी तावरे, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉ.प्रतिभा बिरादार व इतर मान-यवर.



समाजशास्त्रविभाग व अंतर्गत तक्रार निवारण समिती यांच्यावतीने आयोजित युवती मेळाव्यात मध्ये मार्गदर्शन करताना ए.पी.आय.माधुरी तावरे या प्रसंगी डॉक्टर शीला पटवर्धन, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉ.प्रतिभा बिरादार व इतर मान-यवर.



राष्ट्रीय सेवा योजना शिबिरांमध्ये ये स्वयं सेवकांना मार्गदर्शन करताना डॉ.चंक्रांत चट्टाण, कार्यक्रम अधिकारी प्रा.विकास शिंदे, डॉ.सुवर्णा गुंड, प्रा.परमेश्वर हाटकर, व इतर मान-यवर.



वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ यामध्ये ये मार्गदर्शन करताना प्र.कुलगुरू डॉ.विकास कदम याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे व इतर मान-यवर.



बीए भाग १ हिंदी अभ्यासक्रम कार्यशाळेचे उद्घाटन डॉ.विकास घुटे यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, अभ्यास मंडळाच्या अध्याक्ष डॉ.सुरेश्या शोख व इतर मान-यवर.



बीए भाग एक हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.विकास घुटे आपले विचार व्यक्त करताना याप्रसंगी अभ्यास मंडळाच्या अध्याक्ष डॉ.सुरेश्या शोख, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे व इतर मान-यवर.

गरिबाच्या जीवनाशी एकरूप झाल्याशिवाय, समाजसेवा करण्यास पात्र होता येत नाही.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



उत्तर सोलापूर पत्रकार संघ व माऊली महाविद्यालय वडाळा यांच्या वतीने आयोजित पत्रकार दिनानिमित्त व्याख्यानमालेत व्याख्यान देताना डॉ. उदय निरगुडकर प्रमुख उपस्थिती आदरणीय काकासाहेब साठे भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार व इतर मान-यवर



प्राध्यापक प्रबोधिनी व विद्यार्थी कल्याण मंडळ यांच्यावतीने सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १९ नुसार महाविद्यालयीन विद्यार्थी परिषद निवडणूक या विषयावरती मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ.एन.चिड्डे याप्रसंगी प्रा. प्रमोद पाटील व प्रा. डॉ.सौ.बिरादार पी.आर.



वीए भाग एक हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळे मध्ये आपले विचार व्यक्त करताना डॉ.एम.डी.शिंदे याप्रसंगी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सुरेष्ठा शेख, प्राचार्य डॉ.जी.एन.चिड्डे, डॉ.सतीश घोरपडे व इतर मान-यवर.



राज्यशास्त्रविभाग यांच्या वतीने आयोजित माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. जी.एन.चिड्डे व इतर प्राध्यापक



रसायनशास्त्रविभागाचे प्रा.तुकाराम जाधव सर सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचा स्टाफ.



राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना श्री.सुनील सरोदे याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिड्डे, प्रा.विकास शिंदे, डॉ.प्रतिभा बिरादार व इतर मान-यवर.



महाविद्यालयातील कॅन्टिनमध्ये विद्यार्थिनींशी संवाद साधताना प्राचार्य डॉ.जी.एन.चिड्डे व प्राध्यापक वाघचौरे.



राष्ट्रीय सेवा योजना विभाग व रेड रिबन क्लब यांच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनींची एच.आय.व्ही.तपासणी करताना आरोग्य कर्मचारी याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिड्डे, श्री.सुनील सरोदे, प्रा.विकास शिंदे, डॉ.प्रतिभा बिरादार.


जसा गलेला बाण परत येत नाही, तसे विचारपूर्वक केलेली गोष्ट विचारात पाडत नाही.

॥ अभंगवाणी ॥



‘आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच श्रेयस्तन करुं ।।’
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच वावा ।
इतरांनी वाहावा भार माथा ।।’

मराठी
विभाग



एका बापाने आपल या वयात येणाऱ्या मुलास लिहिलेले पत्र



आनंद शिवाजी लांडगे
B.A. - II

“माझ्या लाडक्या मुला,

मी हे असं तुला पत्र लिहितोय, बघ वाच आणि ठरव. जगणं, नशिब आणि अपघात हे कधी घडतील-बिघडतील सांगता येत नाही. सगळंच अतर्क आपण अमूक इतकं दिवस जगू हे कोणी सांगू नाही शकत. त्यामुळे काही गोष्ट वेळेवर बोललेल्या बऱ्या. मी बापय तुझा, मी तुला जे सांगेन ते इतर कुणी कदाचित कधीच नाही सांगणार. मी माझ्या आयुष्यात ज्या चुका केल्या त्या तुला टाळता आल्या तर तुझं कष्ट, जिवाचे चटके आणि मनाचा त्रास बराच कमी होईल. म्हणून काही गोष्टी तुला सांगतोय.

माणसांविषयी मनात आकस ठेवू नको, कुणाचा द्वेष करू नको. तुझ्याशी कायमच चांगलं वागलं पाहिजे अशी इतर लोकांबरोबर काही आपण सक्ती नाही करू शकत. त्यामुळे ते असंच का वागतात असं म्हणून तणतण करू नको. तुझ्याशी चांगलं वागण्याची जबाबदारी फक्त माझी आणि तुझ्या आईची आहे. तेव्हा जी माणसं तुझ्याशी चांगलं वागतात त्यांच याशी चांगलं वाग पण हे कायम

लक्षात ठेव की प्रत्येक माणूस, प्रत्येक गोष्ट कुठल्या ना कुठल्या हेतूपोटी करतो. त्यामुळे जी माणसं गोड बोलतात, तुझ्याशी कायम चांगलीच वागतात त्यांना तू खंरच आवडतो असं काही नसेलही. जरा माणसं तपासून बघ. पटकन मित्र बनवून पूर्ण विश्वास टाकण्याची घाई करू नकोस. जगणं कशानेही, कशानेच, कशामुळंही थांबत नाही. त्यामुळे माणसं तुला सोडून जातील, नाकारतील, झिडकारतील किंवा ज्यांच यावर तु जीव तोडून प्रेम केलस तेच तुझ्या आयुष्यातून निघून जातील. तेव्हा हेच कायम लक्षात ठेव की कुठल्याही माणसामुळे आपलं जगणं थांबत नाही, कधीच नाही.

आयुष्य फार छोटं आहे. आणि ती खरी तुझी पूंजी आहे. त्यामुळे आज वाया घालवलास तर कदाचित उद्या तुला जगणंच सोडून जाईल. त्यापेक्षा आज मनापासून भरभरून जग, आनंदी रहा. प्रेम ही एक क्षणिक आणि चंचल भावना आहे. ती काळाप्रमाणे आणि मूडप्रमाणे बदलते. ज्याच यावर तु जीवापाड प्रेम करतोस तेच समजा तुला सोडून गेले तर जरा धीर धर. काळाच्या मलमाने या जखमाही भरून निघतील. प्रेमात पडलास म्हणजे तेच सगळ्यात सुंदर आणि अतिव चांगलं असं समजू नकोस. आणि प्रेमभंग झाला म्हणून त्या दुःखालाही मास्त कवटाळून बसू नकोस.

आवडतं तेच करूनका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

अनेक यशस्वी माणसांनी शिक्षण अर्धवट सोडलं तरी ते यशस्वी झाले अशा कहाण्या तु वाचल्या असतील पण याचा अर्थ असा नाही की एक शिक्षण सोडलं म्हणजे तुही यशस्वी होशील. Knowledge, ज्ञान हे एक शस्त्र आहे हे लक्षात ठेव. शून्यातून स्वर्ग निर्माण करता येतो हे खरंच पण कुठल्यातरी शून्यातून सुरुवात तर करावी लागतेच ना बाळा. माझी अपेक्षा नाही की मी म्हातारा झाल्यावर तू मला सांभाळांवास, मीही तुला जन्मभर पोसणार नाहीच. तु स्वतः च्यापायावर उभं राहू शकशील तोपर्यंत तुला आधार देणं ही माझी जबाबदारीच. त्यानंतर तुला बसमधून फिरायंचय की लिमोजीमधून फिरायंचय, गरीबच रहायंचय का श्रीमंत व्हायंचय हा निर्णय तुझ्या तुच घ्यायचाय.

आणखी एक मीही अनेकदा लॉटरीचं तिकीट काढलं ते कधीच लागलं नाही. एका रात्रीत श्रीमंत होता येत नाही. श्रीमंत व्हायंचय तर मेहनत करावीच लागते. जगात फुकट कधीच काहीच मिळत नाही हे लक्षात ठेव बाळा... हे लक्षात ठेव.

धन्यवाद...!

* * * * *

मैत्री म्हणजे सुंदर नातं
जे असत जीवनात गुपित
मैत्रित ना कसले बंधन
ना कसली वचने
मैत्री म्हणजे खरतर
मनाने जवळ असणे
गणित मैत्रीच असतं
सोप्यातच सुटणारं
मैत्री हेच एक निर्मल नातं
कधी न तुटणारं
जीवनाच याप्रवासात खुप
चांगले वार्ड अनुभव येतात
पण शेवटपर्यंत साथ देणारे
जिवलगही इथेच भेटतात...

मैत्री

म्हणजे काय ?

कळसाईत अक्षता दर्रात्रय

B.A. - I



विसरु कस तुला

आस नाहि मला कशाची
कारण ओढ आहे फक्त तुझी
क्षितीजाच यारंगासारखा प्रेम करतो तुला
अगं, सांग ना विसरु कसा तुला ?
बेधुंद झालो मी तुझ्यात
विसरायला लागलो मला माझ्यात
काही नको ग मला,
फक्त थोडी जागा दे तुझ्या हृदयात
कायमच हृदयात ठेवायच आहे तुला
अगं सांग ना विसरु कसा तुला ?
प्रेम माझ तुझ्यावर खोट नाही,
प्रेम करतो फक्त मी तुला,
अगं, सांग ना कस विसरु तुला
एवढा दे माझ्या हातात हात
आयुष्यभरासाठी देईन तुला साथ
भावनेच याओघात वाहत असलो जरी मी
कधीच तुझ्यावरच प्रेम होणार नाही कमी
मनातल्यामनात कुठ तर लपवेन तुला,
अगं, सांग ना विसरु कस तुला...

अमृता अरुण गायकवाड

B.A. - I

आई

शोधूनही मिळणार नाही आईची ती माया,
तिच याममतेच याछायेविना काही नाही...
आई आहे सर्व काही करेल तितकं
प्रेम कमी पडत,
तिच यावाचून प्रत्येक काम अडतं
तिच याइतकी माया देईल का कोणी शोधून

अमृता कुंभार B.A. - I

एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फलित म्हणजे यश होय.

आण्णाभाऊ साठे जीवन चरित्र



गजघाटे अजित विजय

B.A. - II

असा विचार मांडला. साहित्यरत्नाची कृती आणि लेखणी देशातील मजूर, कामगार, शेतमजूर श्रमजीवी वर्गाला आणि तमाम अस्मृश्यांना “न्याय” व आत्मसम्मान आणि स्वाभिमान मिळवून देण्यासाठी चालत राहिली.

देशात अन्याय-अत्याचार संतुष्टात आणण्याचा महत्वाचा मार्ग म्हणजे “आंतरजातीय” विवाह होय असा विचार महात्मा फुले, शाहु महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला तर या महापुरुषांच्या या परिवर्तनवादी विचाराचा धागा आण्णाभाऊंच्या “आवडी” सारख्या कांदबरीतून मजबुत केल्याचे दिसून येते. पृथ्वी ही शेषाच्या फण्यावर तरलेली नसून ती अस्मृश्य श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे. असे आण्णाभाऊंनी सांगुन प्रस्थापित भांडवलदार, सरंजामी, जातीवादी मुजोर लोकांना हादरा दिला. साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेनी आपल्या उण्यापुऱ्या पन्नास वर्षांच्या संघर्षमय आयुष्यात लहान-मोठी १० पुस्तके लिहिली. त्यात १४ लोकनाट्य, १५ पोवाडे, १३ गीत पुस्तके, १ नाटक, १ प्रवासवर्णन, १३ कथा संग्रह, ७ चित्रपट कथा. छळकड आणि ३२ कादंबऱ्या इत्यादी क्रांतीकारी लेखन साहित्याचा साठा

प्रथम मायभूमीच्या चरणा

छत्रपती शिवबा चरणा

स्मरणी गातो कवना

पृथ्वी ही शेषनागाच्या

मस्तकावर तरलेली नसून

इथल्या कष्ट करी

श्रमिकांच्या तळहातावर

तरलेली आहे, असे छाती

ठोकपणे त्यावेळच्या

बुरसटलेल्या समाजव्यवस्थेला

ठणकावून सांगणाऱ्या

साहित्यरत्न लोकशाही आण्णाभाऊ

साठे यांची जयंती १ ऑगस्ट रोजी संपूर्ण

महाराष्ट्रात आणि रशियातही साजरी होत आहे

त्यानिमित्ताने...

सांगली जिल्ह्यामधे येवाळवा तालुक्यातील वटेगाव येथे १ ऑगस्ट १९२० रोजी त्यांचा जन्म झाला. अवघ्या दिड दिवसाच्या शालेय जीवनातून बाहेर पडत वास्तवादी जीवनात प्रचंड यातना सहन करून ८४ प्रकारच्या कलाकृतींची निर्मिती केली. अस्मृश्यांच्या प्रगतीला, उन्नतीला अडसर असणाऱ्या शत्रूंचा अचूक वेध घेवून आपल्या लेखणीच्या माध्यमातून राष्ट्रप्रेम आणि जातीअंताचा लढा उभा केला. आण्णाभाऊंनी भारतातील “जातीवाद” जातीय व वर्गीय विषमतेवर आधारित अन्याय, अत्याचार, पिळवणूक इत्यादींवर आपल्या लेखणी आणि कृतीतून वारंवार हल्ला चढविला. आपल्या साहित्यातून समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मुलभूत तत्वांवर समाज व्यवस्थापक झाली पाहिजे

कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही.

भावी पिडीत प्रेरणास्त्रे त ठरले असा केला.

आण्णाभाऊंनी समाज व्यवस्थेत सदैव अपेक्षित ठेवलेल्या तमाम अस्पृश्य, पालावरचे, गावकुसा बाहेरचे दलित भटके विमुक्त यांचा “आवाज” यांचे प्रतिनिधीत्व केले. त्यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी जीवनभर कष्ट करीत राहिले. आण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असणारे सवाभिमानी नैतिक, नितीमान, शिलवान, अंधश्रद्धा व कर्मकांडाला मुठमाती देणारे नायक-नायिका समाजाला प्रेरक म्हणून उभा केल्या. स्त्रीचे शील, पुरुषांचा स्वाभिमान आणि देशाचे स्वातंत्र्य हा आण्णाभाऊंच्या क्रांतीकारी साहित्याचा मुळस्वरूपातील गाभा आहे. “चीड वेळीची आणि गरज एकीची” हा तुकारामाच्या क्रांतीकारी साहित्याचा संदेश आहे. “कनसं खुडून पोट भरतां येते पण कोणाची अब्रु लुटून पोट भरत नसतं.” हे आण्णाभाऊंच्या क्रांतीकारी साहित्याचे नितीमान/नैतिक असे तत्व आहे.

आपण अन्याय करायला नाही आणि विनाकारण इतरांकडून होत असलेला अन्याय अत्याचार गुमानपने सहन करायचा नाही. हा आण्णाभाऊंच्या साहित्याचा खरा “आदर्शवाद” आहे. आण्णाभाऊंच्या साहित्यातील नायिक भाकरीपेक्षा इच्छातीला महत्त्व देणाऱ्या आणि शुद्ध चारित्र्याला अनमोल अलंकार मानणाऱ्या आहेत तर नायक हे आदर्शवादी, इमानदार, मेहनती, अन्यायाची चीड असणारे. आत्मसम्माना व स्वाभिमानी आहेत. त्याच बरोबर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठेनी परिवर्तनाची जातीअंताची लढाई मजभूत करण्यासाठी आपली “फकिरा” ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार

लेखणीस अर्पण केली आणि “जग बदल घालुनी घाव” हे प्रेरणा गीत निर्माण केले. खरे पाहता परिवर्तनाच्या लढाईतील आण्णाभाऊंची ही कृती अनन्यसाधारण महत्त्वाची आहे. आण्णाभाऊंची ही कृती आणि प्रेरणास्त्रे महाराष्ट्रातील दोन प्रचंड शक्तीशाली जातींना एकत्रित करण्याचा मजबुत वैचारिक धागा आहे. परंतु ही बाब कोणी फारसी लक्षात घेत नाही. ही खूप मोठी खेदजनक बाब आहे.

आण्णाभाऊ साठे म्हणजे “झोपडीतला महापुरुष” उपाशी पोटी तत्वज्ञान पचत नाही” हा सिध्दांत खोटा ठरविणारा आहे. स्वतः हा अल्पशिक्षित असतानाही प्रतिभासंपन्न, क्रांतीकारी साहित्याची निर्मिती केली. शाळेच्या चार भिंतीमध्ये न शिकता संबंध आयुष्यभर जगाच्या उघड्या शाळेत अनुभवांचे पाठ गिरवत. नव-नविन धडे घेत आण्णाभाऊ हे तथागतांच्या “अपो दिपो भव” या सुत्रा प्रमाणे स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार तर बनलेच परंतु जातीअंताच्या परिवर्तनाच्या प्रवासातील एक महत्त्वाचे ठिकाण बनले. प्रचंड शक्तीशाली महार-मांग विद्रोही जातींना एकत्रित करण्याचे मुख्य प्रेरणास्त्रे बनले आहेत. संबंध जीवनभर आपल्या कृती आणि लेखणीच्या माध्यमातून बहुजन समाजाला “सत्व, स्वाभिमान, आत्मसम्मान आणि समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाचे” बाळकडू पाजवून दिन. दलित, अस्पृश्य सकलांना स्वयंप्रकाशित होण्यासाठी मार्गदर्शन करत राहिले.

अशा या संघर्षमय प्रवास असणाऱ्या महापुरुषाच्या साहित्यावर आज शेकडो लोक पीएचडी करत आहेत तर काहींनी केली आहे. अशा या महापुरुषास विनम्र अभिवादन...

* * * * *

ज्यांच्या हाती शून्य होते...



आयेशा शेख

B.A. - II

जगाला भारताकडून मिळालेल्या गोष्टींपैकी एक अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजेच 'शून्य' ज्याचा शोध प्राचीन काळात थोर 'गणितज्ञ आर्यभट्ट' यांनी लावला. शून्य ही अशी गोष्टी आहे की त्याशिवाय कोणतेच गणित पूर्ण होत नाही. कोणत्याही नव्या गोष्टीची सुरुवात ही शून्यापासूनच होते. जर शून्य एखाद्या संख्यांच्या डाव्या बाजूस जोडले तर त्याला काही किंमत नसते, पण हेच शून्य जर उजव्या बाजूस जोडले तर प्रत्येक शून्यागणिकसंख्येची किंमत वाढतच जाते.

एखादे विश्व घडवायचे असेल तर प्रथम सुरुवात ही शून्यापासूनच करावी लागते. आपल्या भारत देशात अशा अनेक महान व्यक्ती आहेत की, ज्यांनी शून्यातून आपले स्वतः चेविशाल असे विश्वनिर्माण केले आहे.

हाती काहीही नसताना 'शिवछत्रपतींनी' वयाच्या आवघ्या सोळाव्या वर्षी आपल्या सवंगडी मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले. ते स्वराज्य पुढे कित्येक पटीने वाढत गेले.

सत्याग्रहासारख्या अहिंसेच्या मार्गांनी बलाढ्य इंग्रज सरकारला भारतातून हु सकावून लावणाऱ्या 'महात्मा गांधींच्या' हाती ही

सुरुवातील शून्यच होते. या शून्याचे पाठबळ पुढे कित्येक पटींनी वाढले.

आपल्या प्रचंड परिश्रमांच्या बळावर शून्यावर विश्व निर्माण करणारी अशी अनेक ज्ञात-अज्ञात उदाहरणे आहेत. आजच्या तरुण पिढीने जर या उदाहरणांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केली, तर ते सुध्दा नकीच शून्यातून आपले महान विश्व घडवू शकतील. पण हे सहजासहजी होऊ शकत नाही. यासाठी गरज आहे ती प्रचंड कष्टांची अन् परिश्रमांची. ते जर प्रामाणिकपणाने प्रत्येक तरुणाने किंवा तरुणीने केले तर शून्याचा शोध लावणारा आपला भारत देश एक दिवस नकी महासत्ता बनल्याशिवाय राहणार नाही.

* * * * *

विश्वास

किती छोटा शब्द आहे...

वाचताना सेकंद लावतो...

विचार करायला मिनिट लावतो...

समजायला दिवस लावतो...

आणि सिध्द करायला संपूर्ण

आयुष्य लावतो...

सुरवसे सोनल जीवन

B.A. - I

काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्य जखमाही काळाच्या मलमपट्याने बऱ्या होतात.



जमदाडे ऐश्वर्या बाळासाहेब

B.A. - I

डॉ. अब्दु लकलाम यांना पायलट

बनायचे होते. त्यासाठी कुणीही मार्गदर्शक नसल्यामुळे त्यांनी बी.एस.सी. ला अॅडमिशन घेतले. नंतर फायनल ईयरला त्यांना कळले की पायलट बनायचे असेल तर इंजिनियरींगमधील एयरोनॉटिकल इंजिनियरींगला प्रवेश घ्यावा लागतो! मार्गदर्शक नसल्यामुळे आयुष्यातील तीन वर्षे वाया घालवली असे त्यांना वाटले! खूप रडले! परंतु याच बीएससी फिजिक्सने त्यांचे जीवन घडविले. नंतर एयरोनॉटिकल इंजिनियरची पदवी घेतली. त्यावर्षी संपूर्ण भारतातून केवळ आठ मुलं ही पदवी घेऊ शकले. त्यात डॉ. कलाम टॉपर होते. त्याकाळी फक्त एअर इंडिया हीच पायलटच्या जागा भरायची. त्यावर्षी त्यांना सात जागा भरायच्या होत्या. अर्ज आठ! डॉ.ए.पी.जे. अब्दु ल कलाम टॉपर.

इंटरव्ह्यू होऊन सिलेक्शन झाले. डॉ. कलाम सोडून सर्व उमेदवारांना नोकरी मिळाली. डॉ. कलाम यांची उंची कमी आहे. या निर्णयामुळे सिलेक्शन कमीटीने त्यांना नाकारले. डॉ. कलाम खूप हताश झाले.

रामकृष्ण मठातच बालपण गेल्यामुळे उदास होऊन हरिद्वारच्या मठात गेले. तेथील स्वामीजींनी सांगितले का उदास होतोस? जीवनातील एका संग्रामात अपयशी ठरलास, याचा अर्थ असा नव्हे की तू कर्तृत्ववान व यशस्वी पुरुष बनू शकत नाही. कदाचित ईश्वराने तुझी निवड एखाद्या महान कार्यासाठी केली असेल. डॉ. कलाम घरी जाण्यासाठी दिल्लीला परत आले. दु सन्यदिवशी पेपरमध्ये एयरोनॉटिकल इंजिनिअर पाहिजे अशी जाहिरात होती. कुप्या विक्रम साराभाईची पगार एअर इंडियाच्या दु एपइंटरव्ह्यूला पुन्हा तेच आठ कॅंडिडेट एकच जागा. यावेळी मात्र कलाम यांचीच निवड झाली. दु सन्यदिवशी नोकरीला गेले. म्हणाले सांगा विमान कुठे घेऊन जायचे? विक्रम साराभाई म्हणाले, आपल्या जवळ विमानच नाही आहे आणि मला खात्री आहे की हे विमान तुच बनवू शकशील. पुढचा इतिहास तुम्हाला माहितच आहे.

तर मित्रांनो! तुम्ही आयुष्यात जरी अपेक्षित ए येय मिळवू शकले नसाल तर डॉ. ए.पी.जे. अब्दु कलाम सर यांच्या जीवनातील हा प्रसंग विसरू नका. कदाचित तुम्ही भारताचे भावी

कुणीही चोरू शकत नाही अशी संपत्ती कमावण्याचा प्रयत्न करा.

कलाम सर असाळ. जीवनात अयशस्वी जरी झालो तरी निराश होऊ नये. कारण F.A.I.L. (फेल) चा अर्थ First Attempt In Learning असाच आहे. प्रयत्नांना कधीही शेवट नसतो कारण E.N.D. (एन्ड) चा अर्थ Efforts Never Die असाच घेऊयात. आयुष्यात कोणाकडूनही नकार आला तरी खचून जाऊ नये कारण No म्हणजे Next Opportunity म्हणून नेहमी आशावादी राहू या आणि जीवनात पुढेच चालत राहू या.

* * * * *

आठवण आईची... उपकार आईचे



मयुरी साठे
B.A. - II

भावनेच याभरात पळून गेले आणि तुझ्या

लाख उपकारांना विसरून गेले, आता पत्रास कारण कि,

मी ही आता आई बनणार आहे व माझ्यासाठी तुला झालेल्या वेदना आठवत आहे. माझ्यावेळी तु तुझ्या आईकडे माहेरी गेली असणार. मी कुठे, कुणाकडे जाऊ? तुझ्याप्रमाणे माझी सेवा कोण करणार? माझे आजी-आजोबा, मामा-मावशी कुठे आहेत. विचारल्यावर काय सांगू?

आई तु मला तांदूळ देऊन जिनमंदीरी पाठवत होतीस माझ्या मुलांना मी कोणत्या मंदीरात काय देऊन पाठवू? लग्नासाठी कोणत्या धर्माचे स्थळ पाहू ?

आई, अशा अनेक प्रश्नांची माझं मन दु : खान्नीढले गेले आहे. अस वाटत की तुझ्याकडे इथून-पळून यावे तुझ्या कुशीत डोके ठेवून खूप रडावे पण...

मी केलेल्या कृत्यामुळे सर्वांच्या समोर येण्यासाठी लाज व भीती वाटत आहे. आई तुम्ही सर्व जण तुमच यालाडकीला क्षमा कराल काय ?

* * * * *

आयुष्य हे विधात्याच या
वहीतील पान असतं...!
रिकामं तर रिकामं,
लिहलं तर छान असतं...!
शेवटचं पान मृत्यु अन्,
पहिलं पान जन्म असतं...!
मधल पानं आपणच भार्यची,
कारण ते आपलचं कर्म असतं...!
होणाऱ्या चुकांना टाळायचं असतं,
कुठलचं पान कधी गाळायचं नसतं...!
चूक झाली तर फाडून फेकायचं नसतं,
कारण त्यातूनच आपल्याला
पुढ शिकायचं असतं...!
म्हणून आयुष्य हे असंच असतं...!

आयुष्य

आयेशा शेख
B.A. - II

समजली तर भावना
पाहिले तर नाते
म्हटले तर शब्द
वाटली तर मैत्री
घेतली तर काळजी
तुटले तर नशीब
पण मिळाले तर स्वर्ग

प्रेम म्हणजे

तरुणांचा संहार म्हणजेच राष्ट्रांचा संहार, कारण तरुण हेच राष्ट्राचे पंचप्राण आहेत.



इंगळे जागृती जयराम
B.A. - II

मनोगत-विद्यार्थ्यांच्या मनातले

जेव्हा एखादा विद्यार्थी शिक्षण घेत असतो तर शिक्षण घेताना त्याला कोणी म्हणत नाही की तुला काय शिकायच आहे ते शिक. त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातो आणि त्या दबावाखाली येऊन विद्यार्थी आपले नुकसान करतो त्यामुळे तर होतात विद्यार्थी नापास जर एखाद्या विद्यार्थ्याला ८०% गुण मिळाले असतील तर पुढच्या वेळेस त्या विद्यार्थ्यांकडून ९०% ची अपेक्षा केली जाते आणि त्यांच्यावर दबाव टाकला जातो. या दबावामुळे त्या विद्यार्थ्यांची टक्केवारी वाढण्याऐवजी ती ७०% ला येऊन पोहचते.

जेव्हा या विद्यार्थ्याला ८०% पडले तेव्हा ९०% पडण्याची अपेक्षा करणे चुकिते आहे असे मी म्हणत नाही पण त्या विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता प्रोत्साहन जेव्हा त्याला दिले जाते खरच तेव्हा तो विद्यार्थी ९० टक्केच्या जवळ पास पोहचलेला असेल.

त्यामुळे विद्यार्थ्यांवर दबाव न टाकता त्यांना शिक्षण घेऊ द्या. पण विद्यार्थ्यांनी पण एक गोष्ट लक्षात घेऊन अभ्यास केला पाहिजे की आपले आईवडील आपल्याला कोणत्या

परिस्थितीत शिकवतात. याची जाणिव त्या विद्यार्थ्यांने ठेवली पाहिजे. त्यांच्याकडाला यश मिळवून देणे हे त्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. त्यांना आपला अभिमान वाटला पाहिजे असे काहितरी आपण केले पाहिजे. आपल्यामुळे जर त्यांची मान खाली जात असेल तर आपल्या शिकण्याला काहीच अर्थ राहत नाही. दबावाखाली शिक्षण न घेता मन मोकळेपणाने शिक्षण घ्या. खुप शिका मोठे व्हा आणि आईवडिलांचे नाव कमवा आणि त्यांच्या कडाला यश मिळू द्या.

* * * * *

मैत्री

बऱ्याच जणांचा प्रश्न असतो... की मैत्रीणी मध ये आणि मित्रांमध ये काय असत नातेवाईकांपेक्षा पण खर सांगू मित्र आणि मैत्रीणी मध ये सख्खे, चुलत, मावस, मानलेल अस काहीही नसत मैत्रीण... मैत्रीणच असते आणि मित्र... मित्रच असतो.

सुरवसे सोनल जीवन

B.A. - I

स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे.



पळून जाणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा



इंगळे जागृती जयराम

B.A. - II

काय मिळत सांगा पळून गेल्यावर?

मिळतात का ती नाती परत? मिळतात का ते आईवडील परत? लाज वाटली पाहिजे हे कृत्य करताना ज्या आईवडीलांनी हिला जन्म दिला तिला लहानाची मोठी केली आणि तिन मात्र या प्रकारे त्यांचे पांग फेडले. मी तर म्हणते अशा आपल्यानी आईवडीलांचे नाक खाली करायचे असेल तर त्यांच यापोटी जन्मच घेऊ नये. काय चुकल सांगा त्यांच? एका गोष्टीची तर तुम्हाला कमी भासू दिलेली आहे का? काय त्यांच कर्म कोणास ठावूक अस अपत्थ जन्माला येण्याआगोदरच न आलेल बर अस ते म्हणतात पण मी पण त्यांच्या मताशी सहमत आहे. अरे कॉलेजमधे ये जा ना तुम्ही खुशाल जा. मुलीशी बोलाना तुम्ही खुशाल बोला पण जर तुम्हाला ती आवडत असेल आणि तिला तुम्ही आवड असाल तर एक गोष्ट लक्षात घ्या. शिक्षण घेऊन जेव्हा तुम्हाला नौकरी लागते तेव्हा त्या मुलीचा हात मागायला जा तिच्या घरी मग कशी देत नाही पाहू तुम्हाला? ती मुलगी पळून न्यायची का गरज किंवा पळून जायच तर कशाला.

ज्या माणसात सामर्थ्य असत आणि

त्याच यामधे येसंस्कार नावाची चिज असे ती मुले अस करप्याआधी आपल्या आईवडीलांचा चेहरा डोळ्यासमोर आणतात. ज्या मुलांमधे येसंस्कार असतात ती मुले व मुली असे कधीच वागू शकत नाही. हो खरे आहे आपले आई-वडील आपले लग्न नकरणार आहेत. पण आपले लग्न जमवत असताना आपल्याला विचारल्याशिवाय ते जमणारच नाही कारण जर ते आपल्याला पसंद असेल तर जमत नाही तर नाही हेच लक्षात घेतल तर पळून जायची वेळच येणार नाही कारण आपला जिवनसाथी आपल्या पसंतीचा असणार हे यात काय शंकाच नाही.

* * * * *

चारोळी

जो फक्त वर्षाचा विचार करतो,
तो धान्य पेरतो,
जो दहा वर्षाचा विचार करतो,
तो झाडे लावतो,
जो आयुष्याचा विचार करतो
तो माणसे जोडतो
आणि जो माणसे जोडतो
तोच जीवनात यशस्वी होतो.

माळी सुषमा

B.A. - III

आईच्या डोळ्यांतील रागाच्या पाठीमागे वात्सल्याचे सागर उचंबळत असतात.



मोबाईलची दु नियादारी

जागृती जयराम
B.A. - II

आज लोकांना मोबाईलची दु नियंत्रणेवढी भारी वाटतेय की बास. त्या जगातून बाहेर येऊच नये असे त्यांना वाटते. त्यातून मिळणारा आनंद हा त्यांच्यासाठी वेगळाच प्रसंग आहे अस लोकांना वाटत, पण मोबाईल म्हणजे आहे तरी काय ते एक यांत्रिक साधन आहे. त्याची आपल्याला पाहिजे ती माहिती घेता येते पाठवता येते पण याकडे कोण लक्षच देत नाही. लक्ष दिली जाते ते म्हणजे वॉईट गोष्टीकडे या जगात याहू नअशा कितीतरी गोष्टी आहेत की मोबाईलपेक्षा जास्त मौल्यवान आहेत ते म्हणजे आपले आईवडील, नातेवाईक, मित्र, मैत्रीणी आणि या जगातील लोक जस तुम्ही मोबाईलला वेळ देता तस जे जिवंत आहेत त्यांना तुम्ही वेळ द्याना.

नको त्या गोष्टी त्या मोबाईलमधे पाहू न आयुष्याचे वाटोळे करु करु नका. मान्य आहे हे संगणक युग आहे. जगाबरोबर बदलले पाहिजे पण स्वतः ला इतके पण बदलू नका की जगातले तुम्हाला ओळखणारच नाहीत. तर स्वतः ची अशी काय ओळख बनवा की तुमच्याकडेबघून दु सऱ्यांन्नीदलल पाहिजे.

कामापूरता मोबाईल वापर पण त्याला इतक जवळ करु नका की आपला आयुष्याचा भाग बनवून तो राहिल. खरच मोबाईलची

दु नियादारीही खूपच वेगळी आणि माणसे भूलणारी आहे. आपणच ठरवले पाहिजे की आपले विश्व काय आहे. त्याच्यामध्ये न आडकता कामावरचा त्याचा वापर करून घेतला पाहिजे. नाहितर अभ्यासाला म्हणून घ्यायच आणि दु सरच्छाहितरी त्यात बघायच प्रत्येक गोष्टीचे जेवढे चांगले परिणाम असतात तेवढेच मोबाईलचे पण आहे तर अशी आहे ही मोबाईलची दु नियादारीची सावध झालेल बर नाहीतर माणसाला फार वेड करून टाकेल ती त्यामुळे मोबाईलच्या या दु नियादारीपासून सावध रहा.

*** **

जोख

एका उद्योगपतीने एक प्राणी संग्रहालय सुरु केले त्यासाठी प्रवेश फी रु. ५० ठेवली पण कुठीही आले नाही.

मग ती रु. ४० केली

मग रु. २० केली तरीही कुणी आले नाही

नंतर त्यांनी सर्वांना प्रवेश मोफत केला

तेव्हामात्र तेथे हाऊसफुल्लगर्दी झाली

यावेळी त्या उद्योगपतीने गेट बंद केले

आणि सिंह मोकळे सोडले

सर्वत्र धावपल उडाली

मग त्याने बाहेर जाण्यासाठी

रु. ४०० तिकीट लावले.

अमृता कुंभार

B.A. - I

आयुष्यात आई आणि वडील यांना कधीच विसरु नका.



आई बाप म्हणजे नक्की काय असतं...



आयेशा शेख

B.A. - II

आई य ष य

जगण्यासाठी
देवाने दिलेला
अँड व्हान्स

पाठबळ म्हणजे आई बाप असतं. तुमच्या प्रत्येक दिवसात त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं. तुमच्या जन्मापासून त्यांच्या मरणापर्यंत त्यांनी आपलं आयुष्य खर्चलेलं असतं. आई तुमच्या आयुष्याच यागाडीला योग्य दिशा देणारी असते. अचानक आलेल्या संकटांना सावरायला बाप म्हणजे अर्चट चा पर्याय असतं. आईच प्रेम रोजच्या आयुष्यात कामाला येणार असतं. बाप म्हणजे गरजेची वेळी मिळणारा बोनस किंवा वेरीबल पेमेंट

असतं. आई म्हणजे तुम्हाला सतत जोडणाऱ्या मोबाईलचं नेटवर्क असतं. आई म्हणजे तुमच्या आयुष्यातल शिक्षणाच विद्यापीठ असतं. बाप म्हणजे तुमच्या आयुष्यातल चालती बोलती अनुभवाची फॅक्ट्री असत. आई म्हणजे तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्याई असतं. बाप म्हणजे कर्म करून आयुष्यभर मिळवलेली कमाई असते त्यामुळ,

आयुष्यात येऊन दोन व्यक्तींची नकीच काळजी घ्या आपल्या जिंकण्यासाठी हरत आलेले बाबा आणि आपल्या हरण्याला जिंकणं मानणारी आपली आई...

* * * * *

मैत्री

स्वतः काट्यावर चालून
दु सन्यासाळीचलेली फुलांची
रास म्हणजे मैत्री
जवळ असताना झालेला
खराखुरा भास म्हणजे मैत्री
तिखट लागल्यावर घेतलेला
पहिला गोड घास म्हणजे मैत्री
मरताना घेतलेला
शेवटचा श्वास म्हणजे मैत्री

माळी सुषमा

B.A. - III

कोण पाहिजे

जन्म घ्यायला आई पाहिजे
राखी बांधायला बहिण पाहिजे
गोष्ट सांगायला आजी पाहिजे
पूरणपोळी भरवायला मामी पाहिजे
हट्ट पुरवायला मावशी पाहिजे
जीवनाच यासोबतीला मैत्रीण पाहिजे
प्रेम करायला प्रियेसी पाहिजे
पण हे सर्व करायला आधी
एक मुलगी जगली पाहिजे...

माळी सुषमा

B.A. - III

जगात असे एकच न्यायालय आहे की तेथे सर्व गुन्हे माफ होतात ते म्हणजे आईचे प्रेम.

पुन्हा एकदा भेटु ना मित्रंनो...

वर्गात नव्हती आपली
 एवढ एकमेकांशी दोस्ती
 पण आता आठवतेय मित्रा
 केलेली ती सगळी मस्ती
 वर्गातल या प्रत्येकाची
 एन्ट्रीच होती भारी
 कधी-कधी इन्जॉय केलीय
 वर्गातली मारामारी
 होतो शिक्षकांच याडोयला ताप
 कारण होतेच सगळे तसे कलाकार
 पण आज प्रत्येक क्षणाला तुमची
 आठवण येतेय यार
 आयुष्याच याएका टोकावर झालो
 आपण वेगळे. आपआपल्या कामांमध ये
 गर्व असतो सगळे
 कॉलेजमध येहीभेटले मित्र
 करतो आताही मस्ती सगळी
 पण शाळेमधल या दोस्तीची
 गोष्टच वेगळी.... **अमृता अरुण गायकवाड**
 B.A. - I

शेतकऱ्यांचे हाल

विराट सतरा करोडात गोला
 धोनी पंधरा करोडात गोला
 जगाचा पोशिंदा मात्र
 झाडावर लटकून मेला ॥१॥
 भारत कृषी प्रधान की क्रिकेट प्रधान
 हाच मोठा प्रश्न पडतो
 शेतकरी जगला काय मेला काय
 सांग कुणाला काय फरक पडतो ॥२॥
 अरे एखादि मॅच तुम्ही
 वावरात घेऊन पहा
 शेतकऱ्यांची जिंदगी
 एकतरी दिवस जगून पहा ॥३॥
 खेळाडूसारखे करोड नको
 फक्त पिकमालाला भाव द्या
 कृषीरत्न कृषीभूषण नको
 फक्त शेतकऱ्याला मान द्या ॥४॥
अमृता अरुण गायकवाड
 B.A. - I

जेव्हातू चालू लागतोस
 तेव्हामी रस्ता होते
 जेव्हातू नाचू लागतोस
 तेव्हामी घुंगरु होते
 जेव्हातू रडू लागतोस
 तेव्हामी अश्रू होते
 जेव्हातू हसू लागतोस
 तेव्हानिर्मल हास्य होते
 जेव्हातू बोलू लागतोस
 तेव्हामी शब्दबनते
 जेव्हातू निद्रिस्त असतोस
 तेव्हामी स्वप्न होते
 जेव्हातू पाहू लागतोस
 तेव्हा रम्य निसर्ग बनते
 ज्या ज्या ठिकाणी तू असशील
 सोबतीला हमखास मी असेन... **कळसाईत अक्षता दत्तात्रय**
 B.A. - I

सहवास

जीवन ही एक रांगोळी आहे
 ती किती ठिप्याची काढायची
 हे देवाच याहातात असते.
 पण त्यात कोणते रंग भरायचे
 ते आपल्याहातात असते.
 जीवन हे जगण्यासाठी
 न दिसणारे पाहण्यासाठी
 पाहता पाहता चुकण्यासाठी
 आणि जे चुकले ते शिकण्यासाठी
 जीवन म्हणजे वाहणारा वारा असतो.
 वाहू व्हाहू कल्यावरत्याला
 कुठेच थारा नसतो.
 पाहायचं म्हटलं तरी जमत नाही
 कारण या जीवनाला स्वतः च या
 इच छेचाकिनारा नसतो.

जीवन

माळी सुषमा
 B.A. - III

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

फौजी...The Real Hero

फौजी म्हणुन निवड होता
गावाचा आनंद गगनी भिडला...
जेव्हा दिवस ड्युटीचा आला
नकळत प्रत्येक जण
गळ्यात पडून रडला...॥१॥

जबाबदारीकडे पाहु ङ्गी
घालतो अश्रुंना आवार...
आई माझी हळवी तिला
डोळ्यातल पाणी झाल अनावर.॥२॥

काळजी घे म्हणतात वडील
पाठीवर हात ठेवून...
निरोप देतात अभिमानाने
आईचे डोळे पुसून...॥३॥

सुट्टीची घाहु ङ्गागला
पण पुन्हा गावाकड वळत...
ते दिवस मित्रांकडे संपतात
मग मात्र वेचैन होत...॥४॥

प्रत्येक सणाला तुम्ही
जोडीने घर सजवले...

संसाराच अर्ध स्वप्न आम्ही
फोनवरच रंगवले...॥५॥

संक्रातीला सजलेली बायको
म्हणते फोटो माझे आवडले का...
मनी माझ्या सुटत वादळ
पुन्हा तिला मी रूपात बघेन का?॥६॥

स्वप्नात येवुन मुल म्हणाली
पप्पा तुम्ही येणार कधी...

दचकन जाग येते तेव्हा
वाटत जावून भेटाव त्यांना आधी॥७॥

जेव्हा मी गावी जाणार
तोच आनंद जल्लोष होणार...
माहित नसत हेही उद्याचा
दिवस कसा येणार...
की माझ्या गावी तिरंग यातमी जाणार॥८॥

तरीही म्हणतो यावर्दीचा
अभिमान असाच रहावा...

तिरंगाच माझा गणवेश व्हावा
प्रत्येक दिवस असेल शत्रुसाठी
सांडावे रुधिर या मातृभूमीसाठी...॥९॥

छाती ठोकुन म्हणतील सारे
अभिमान वाटतो तुझा...

गर्वाने म्हणेल बायको माझी
लाखात एक माझा फौजी...॥१०॥



अमृता अरुण गायकवाड
B.A. - I

यालाच प्रेम म्हणतात

कोणाची तरी सतत आठवण येणं
यालाच प्रेम म्हणतात

दिवस-रात्र तिचाच विचार करणं
यालाच प्रेम म्हणतात

येणार नाही हे माहित असतानाही
तिच याकॉलची वेड्यासारखी वाट पाहणं

यालाच प्रेम म्हणतात

तिला क्षणभर पाहण्यासाठी दिवसभर व्याकूळ होणं
यालाच प्रेम म्हणतात

तिच यामिठीत स्वतः लाविसरणं
यालाच प्रेम म्हणतात

तिच याबरोबर आयुष्य जगण्याचं स्वप्न रंगवणं
यालाच प्रेम म्हणतात

तू माझ्यासोबत नसलीस तरीही पुढ्या जन्मी तरी
माझी होशील

या वेड्या आशेवर जगणं
यालाच प्रेम म्हणतात...

कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I

एक तरी मैत्रीण अशी हवी
जरी न बघता पुढे गेलो तरी

मागून आवाज देणारी
आपल्यासाठी हसणारी

वेळ आलीच तर अश्रुही पुसणारी
स्वतः च यन्नासातला घास

आठवणीने काढून ठेवणारी
वेळप्रसंगी आपल्या वेड्या मित्राची

समजूत काढणारी
वाकडं पाऊल पडताना मात्र

मुस्काटात मारणारी
यशाच याशिखरांवर

आपली पाठ थोपटणारी
सगळ्यांच यागलयात

आपणास सैरभैरशोधणारी
आपल्या आठवणींन

आपन नसताना व्याकूळ होणारी
खरचं अशी एक तरी जीवा भावाची

‘मैत्रीण’ हवी जी आपणास मित्र म्हणवणारी.

मैत्रीण

अंजली प्रदीप राजगुरु

B.A. - II

देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



मराठी विभागाद्वारे आयोजित अभीवाचन स्पर्धेचे पारितोषिक वितरण करताना मा. अभिराम सराफ आकाशवाणी सोलापूर, प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, डॉ. सुवर्णा गुंड व इतर मान्यवर



श्रावणधारा काव्यस्पर्धेत प्राध्यापक गदातुन प्रथम डॉ. सुवर्णा गुंड व विद्यार्थी गदातुन अजित गजघाटे यास बक्षीस मिळाल्याबद्दल शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, प्रा. शोभनारायण देशमुख, मा. श्री. राजाभाऊ साठे



ग्रंथपठन वर्गचे उदघाटन करताना ह.भ.प.तुळशीदास फंड महाराज याप्रसंगी डॉ. सुवर्णा गुंड, प्रा. परमेश्वर हटकर व इतर मान्यवर



महिला सक्षमीकरण व सबलीकरण समिती आयोजित ८ मार्च जागतिक महिला दिनी व्याख्यातया, सखीमंचच्या संचालिका सौ.शोभा मोरे, अध्यापिका रंजना सुरवसे, सचिव अरुंधती नायडू, आयोजक डॉ. सुवर्णा गुंड



विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन व प्रा.दशरथ दराडे यांचे मार्गदर्शन



जागतिक मराठी दिनाच्या निमित्त कुलगुरूसमवेत काव्यगोष्ठी मध्ये काव्य सादरीकरण करताना डॉ. सुवर्णा गुंड.



जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांमध्ये व्याख्यान देताना महाविद्यालयाचे ओ.एस.मा.राजेंद्र साठे, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉक्टर सुवर्णा गुंड, व प्रा. पी.एस.हटकर



मराठी विभागाद्वारे आयोजित जागतिक मराठी दिन कार्यक्रमात आपले विचार व्यक्त करताना प्रा. हटकर पी.एस. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, राजेंद्र साठे, डॉ. सुवर्णा गुंड

अधिक मित्र हवे असतील, तर दु सऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



राष्ट्रीय सेवा योजना शिबीराच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, कार्यक्रमाधिकारी प्रा. विकास शिंदे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी.



राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे, राजेंद्र साठे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विकास शिंदे व इतर मान-यवर.



राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे वृक्षांना पानी घालताना प्राध्यापक व स्वयंसेवक.



राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करताना डॉक्टर, कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापक व विद्यार्थी



राष्ट्रीय सेवा योजना विभागा द्वारे वडाळा गावाचा सर्वेकरताना स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक विकास शिंदे व ग्रंथपाल गरड सर.



राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित रक्तदान शिबीर उद्घाटन प्रसंगी संस्थेचे चेअरमन माननीय जितेंद्र बाबा साठे, मनोज साठे, हरिभाऊ गाडगे, मुख्याध्यापक चंद्रकांत साठे व इतर मान-यवर.




रक्तदान शिबीरात स्वयंसेवक रक्तदान करताना प्राचार्य डॉ. जी.एन.चिट्टे, सर्व प्राध्यापक व इतर मान-यवर.



राष्ट्रीय सेवा योजना विभाग द्वारे वृक्ष लागवड करताना प्राध्यापक विकास शिंदे, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी व महाविद्यालयाचे विद्यार्थी.

आळसा सारखा शत्रू नाही, आत्मविश्वास सारखा मित्र नाही.

॥ कबीरवाणी ॥



बाधाएँ आती हैं आएं, घिरें प्रलय की घोर घटाएं,
पाँवों के नीचे अंगारे, सिर पर बरसे यदि ज्वालाएं,
उजियारे में, अंधकार में, कल कछार में, बीच धार में,
घोर घृणा में, पूत प्यार में, क्षणिक जीत में, दीर्घ हार में,
पी .डाओं में पलना होगा।

कदम मिलाकर चलना होगा। कदम मिलाकर चलना होगा।।

- भटल बिहारी राजपेयी



अवसर के बिना काबिलियत कुछ भी नहीं है....

हिंदी का महत्व



कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I

दया धर्म का मूल है। पाप मूल संताप। जहाँ

क्षमा वहा धर्म है, जहाँ दया वहाँ आप। इसलिए भारत देश धर्म निरपेक्ष राष्ट्र कहलाता है। विविध जाती, वेशभुषा, विविध संस्कृति, लोक यह सब स्वतंत्र भारत के निवासी है। आजादी प्राप्त किए सब स्वतंत्र भारत निवासी है। हर स्वतंत्र राष्ट्र की पवित्र आत्मा उसका राष्ट्रध्वज तिरंगा है, जिसके बिच अशोक चक्र अंकित है। सुवर्ण अक्षरों में जण-गण-मन यह लिखा हुआ जाता है।

हमारा राष्ट्रगीत है। जिस दिन हम भारतीय अपने देश की भाषा के पद पर आसिन करेंगे, उसी दिन से सच्चे अर्थ से स्वतंत्र होंगे।

ए.पी.जे. कलाम कहते हैं। हिंदी भाषा का महत्व है, की विश्व में सभी राज्यों में बोली जाती है। हिंदी और अंग्रेजी यह दो भाषाएँ हैं। हमारे देश में हिंदी इसलिए राजभाषा बनाई गयी क्योंकि यह प्राचीनता, ऐतिहासिकता, सुश्रुतलता, सांस्कृतिक चेतना, संपन्नता, लोकप्रियता, शब्द सामर्थ्य, विचार, विस्तार, साहित्यिक-गंभीरता एवं विशालता, लिपि, मंजूलता एवं सरलता आदी गुणों से विमंडित थी और राष्ट्र के मानसिक संतुलन और भौतिक संघटन की दृष्टि से भी पूर्ण सक्षम थी। अंतः हिंदी को इतना सम्मान, राष्ट्रभाषा का प्रथम स्थान प्राप्त करने के कारण से प्राप्त हुआ अतः यह राष्ट्र का महत्वपूर्ण अंग है।

हिंदी की राष्ट्रीय एकता स्थापित करने की क्षमता को राजभाषा के पद पर प्रतिष्ठित होने के पूर्व से ही सिद्ध करते आते हैं। १९२५ में कांग्रेस अधिवेशन में ही यह प्रस्ताव स्वीकृत

किया गया कि अपने सभी कार्यों में प्रादेशिक कांग्रेस कमेटियों द्वारा अखिल भारतीय स्तर पर हिंदी का ही प्रयोग होना चाहिए। सम्पूर्ण राष्ट्र में संचार की भाषा के रूप में हिंदी ही सक्षम समझी जाती है।

हिंदी के राष्ट्र का गुमान, हिंदी के राष्ट्र का अभिमान आर्थिक दृष्टि से भी सम्पूर्ण राष्ट्र के आचार-विचार विनियम के लिए एक भाषा होना आवश्यक है। 'कह आकाश को फेर है, कह धरती का ताल, कहा साधु की जाती है। कह पारस का मोल।' इस प्रकार का जीवन जीते समय लोगों को स्वतंत्रता प्राप्ति के बाद देश को कई समस्याओं का सामना करना पड़ा। नये राष्ट्रभाषा की समस्या काफी महत्वपूर्ण हैं। नया भारत विविध भाषा जात, धर्म, परंपरा, संस्कृति विविध भाषाओं का देश है।

अंग्रेजी अपनी सुरक्षित भाषा है। और अंग्रेजी अपने समुन्नत साहित्य एवं अन्तरराष्ट्रीय भूमिका के कारण पर्याप्त महत्वपूर्ण है, इस तथ्य के सम्बन्ध में दो मत नहीं हो सकते। तथ्य की और जब भारतीय निर्णायकों का ध्यान गया और राजभाषा या राष्ट्रभाषा का प्रश्न उनके सन्मुख रखा तब मतवैभिन्य को छोड़कर अधिकांश का मत अंग्रेजी भाषा के स्थान पर किसी देशी भाषा को प्रतिष्ठित करने की और रहा। इस समय

अगर आप चाहते हैं कि कोई चीज अच्छे से हो तो उसे खुद कीजिये।

स्वभावतः यह प्रश्न उठा आखिर देशी भाषाओं में कौन सी भाषा औचित्य की दृष्टि से इस पद की सर्वाधिक अधिकारिणी है? अनेक कारणों से इस सम्बन्ध में बहु मत्त भारत के नागरिकों के द्वारा सबसे अधिक प्रयोग की जानेवाले हिंदी भाषा की ओर रहा है।

अंग्रेजी आवश्यक है क्योंकि वर्तमान में विज्ञान के मुल काम अंग्रेजी में हैं, मेरा विश्वास है की अगले दो दशक में विज्ञान का मुल काम हमारी भाषाओं में होगा। भारत के संविधान में १४ भाषाओं में तो उसका अधिकार बहु अधिक हो जाएगा। सम्पूर्ण राष्ट्र के पैमाने पर जो कार्य किए जाएंगे उनके लिए एक भाषा का होना अनिर्वाय है।

हमारी संविधान सभा ने सर्वसम्मति से हिंदी को राजभाषा के रूप में स्विकृत किया था। आज भी यत्र-तत्र हिंदी के विरोध पाए जाते हैं। हिंदी सदा से भारत की एकता का प्रतिक है। संस्कृत ने प्राचीनकाल में भारत की अपने में एक जो महान उद्योग किया था। हिंदी भाषा हमारे राष्ट्र की भाषा है। जहाँ भी जाओ जादातर लोगो को हिंदी भाषा समझमें आती है। हमें हिंदी भाषा-भाषियों को यह कार्य सुचारु रूप से अग्रसित करना चाहिए।

सबकी भाषायें समृद्ध हो हिंदी मेरी भाषा पुरी हो मेरे भारत की उससे आशा अभिलाषा!

बहन का प्यार

बहन का प्यार

किसी दुःख को कम नहीं होता,
वो चाहे दूँ ही हो तो कई गम नहीं होता,
अकसर रिश्ते दुःख से रिखें फिके पड़ जाते हैं,
पर भाई बहन का प्यार कभी कम नहीं होता...

कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I

हमारी दोस्ती



दोस्ती कोई चीज नहीं जताने की,
हमें आदत नहीं किसी दोस्त को भुलाने की,
हम इसलिए आपसे कम बात करते हैं,
क्योंकि नजर लग जाती है रिश्तों को जमाने की।

जिंदगी में हर खुशी दिल के करीब नहीं होती,
जिंदगी कभी गमो से दूर बहीं होती,
इस दोस्ती को संभाल कर रखना मेरे दोस्तों,
क्योंकि दोस्ती हर किसी को नसीब नहीं होती।

जैसे सुर के सामने व कभी रात नहीं होती,
कभी सितारों से दिल की बात नहीं है,
कुछ दोस्तों को हम दिल से चाहते हैं,
पर न जाने क्यों उनसे रोज मुलाकात नहीं होती।

मन में उलझन कोई हो तो मुझसे न छुपाना,
अगर साथ न दे कोई तो आँखों से जताना,
हर कदम पर साथ है हम आपके,
हर बार नहीं दस बार आजमाना...।

कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I

शिक्षा सबसे सशक्त हथियार है जिससे दुःख को बदला जा सकता है।

जल है तो कल है।



कु. लक्ष्मी दादा वगरे

B.A. - III

जल मानव जीवन के लिए महत्वपूर्ण है। जल मानव के जीवन के लिए अभीन्न अंग है क्योंकि मानव का ७०% से अधिक शरीर पानी से ही होता है। और पृथ्वी पर रहने वाले अन्य सजीव प्राणियों के लिए भी जल होना अति आवश्यक है। हमारे पृथ्वी को हरा-भरा रखने का कार्य और पृथ्वी का तापमान नियंत्रित इस जल के कारण ही हो पाता है। अगर पृथ्वी पर जल नहीं होगा तो ये सिर्फ मंगल ग्रह की तरह सुका ही होगा यहाँ पर जीवन का कोई नामोनिशान नहीं होना।

हमें जल का दु रूपयोग्य नहीं करना चाहिए। क्योंकि हम अगर ऐसा करते हैं, तो हम हमारे जीवन के साथ ही खिलवाड़ कर रहे हैं। ऐसा प्रतीत होता है कि हम अपने पैर पर खुद ही कुल्हाड़ा डाल रहे हैं। जल हमारे पृथ्वी पर कई रूपों में विद्यमान है, जैसे पहाड़ों में, नदियों, जलाशयों और भूमिगत जल के रूप में, बाष्प के रूप में।

जल के इतने रूप होने के कारण हमारी पूरी पृथ्वी पर जल उपलब्ध हो पाता है, क्योंकि जल अगर ठोस अवस्था में उपलब्ध होता है, यह सिर्फ पहाड़ों पर होता है, जिसके कारण पृथ्वी पर जीवन संभव नहीं हो पाता है।

जल के बाष्प रूप के कारण बड़े महासागरों और समुद्र से जल बाष्प के रूप में उड़कसादल बनता है। और पूरी पृथ्वी पर बादल वर्षा होती है। जिससे सभी स्थानों पर जल की पूर्ति हो पाती है। वर्षा के जल के कारण तालाब, बांध और भूमिगत जल में वृद्धि हो पाती है।

अगर पृथ्वी पर बरसात नहीं होगी तब पानी की कमी हो जाएगी सभी तलाब, बांध और भूमिगत जल खेत सुख जाएंगे। वर्तमान में भी यह स्थिति उत्पन्न हो रही है क्योंकि हमारे देश में

साल-दर-साल वर्षा कम होती जा रही है। इसका मुख्य कारण पेड़ों की कटाई है और वनों के कम होने के कारण ही वर्षा होती है। और हमारे देश में तो पेड़ों की अंधाधुंध कटाई की जा रही है। जिसके कारण हर साल किसी ना किसी राज्य में सूखा पड़ जाता है।

साथ ही हमारे देश की जनसंख्या वृद्धि बहुत ही तेजी से हो रही है, जनसंख्या के मामले में हमारा देश दु सितंबर पर आता है। लेकिन २०२२ तक हमारे देश की जनसंख्या के मामले में प्रथम होगा। जैसे हम सब जानते हैं कि, जनसंख्या बढ़ेगी तो जल की भी उतनी ही आवश्यकता होगी। लेकिन जल दिनों दिन कम होता जा रहा है इसकी पूर्ति कैसी होगी?

भूमिगत जल तो पहले से ही कम हो चुका है। हमारे ज्यादातर राज्यों को डार्क जोन घोषित किया है। जल हमारे पृथ्वी की अमूल्य धरोहर है अगर हम इसका ख्याल नहीं रखेंगे तो पूरी पृथ्वी नष्ट हो जाएगी। हमें जल को बचाने के लिए प्रयास करने चाहिए, इसके लिए केवल हमें सरकार को ही दोष नहीं देना चाहिए।

हमें खुद ही जागरूक होकर जल को बचाना होगा क्योंकि जल का दोहन सिर्फ सरकार ही नहीं करती, हम सभी लोग करते हैं। हम ही जल का अत्याधिक दोहन करते हैं, और हम इसे ही प्रदुषित करते हैं। इसलिए हमारा कर्तव्य बनता है कि हम इस अमूल्य जल को बचाए और ऐसे कदम उठाएं की भूमिगत जल की मात्रा में बढ़ोतरी हो

एक लीडर आशा का व्यापारी होता है।

सके। जल को बचाने के लिए यही कार्य हम कर सकते हैं।

१) हमें अनावश्यक कार्यों में जल का उपयोग बंद करना है।

२) वर्षा के जल को संग्रहीत कर बना रखना है।

३) अधिक मात्रा से पे . ड्रॉ धेलगाने होंगे पे . ड्रॉ के कटाई पर रोक लगानी होगी।

४) जिन भी उद्योग-धंधों से दू . षितपानी। जल नदियों में मिलाया जाता है इन लोगों को सख्त हिदायतें देनी होगी कि दू . षित जल को नदियों में ना मिलाएँ।

५) खुद की दिनचर्या में सुधार करना होगा क्योंकि हम नदियों और तालाबों के पास जाते हैं, और उनमें कचरा फेंक देते हैं और जिससे जल दू . षित हो जाता है।

६) हमें गैर कार्यों में जल का उपयोग कम करना होगा।

७) हमें जागरूक होना होगा क्योंकि हमारे देश में ज्यादातर पानी की टाकियों से जल का रिसाव होता रहता है जिसको हमें बंद करना होगा। पानी के बूँद बूँद से ही घ . डभरता है और हमें पानी के इस बूँद-बूँद को बचा कर ही हम जल का संरक्षण कर सकते हैं।

८) हमें प्लास्टिक का उपयोग बंद करना होगा क्योंकि इसके कारण ही ज्यादा जलप्रदु . षण होता है।

९) जन-जन में हमें जागरूकता फैलानी होगी, कि जल हमारे जीवन के लिए कितना आवश्यक है और इसका संरक्षण कैसे किया जा सकता है।

हमारे दैनिक जीवन में जल का बहुत . डा महत्व है। हमारा जीवन तो इसी पर ही निर्भर है। मनुष्य के शरीर में यदि पानी की कमी हो जाएँ तो उसे बहुत . ढी कठिनाइयों का सामना करना प . डता है। परंतु विडंबना देखिए की हम मनुष्यों ने इसे ऐसे जीवनदायी अमृत को दु . षित करना प्रारंभ कर

दिया है। इसका परिणाम यह हो रहा है कि अब हमें पाने के लिए भी जल उपलब्ध नहीं हो रहा है। यह हमारे और हमारे आने वाले पि . ढीयोंके लिए उपयुक्त नहीं है।

हमारे देश में मानसूनी वर्षा जल की आपूर्ति का एक महत्वपूर्ण स्रोत है। वर्तमान में वर्षा जल का समूचित संग्रह एवं संचयन न होने के कारण इसका ब . डहिस्सा बहकर निकल जाता है। सभी कृषकों को गंभीरता पूर्वक वर्षा जल का जल के संरक्षण के प्रति सजग होकर हमें हमारे रहन-सहन का तरीका बदलना होगा। तथा पानी का उपयोग बुद्धिमत्तापूर्ण करना होगा। पानी अति महत्वपूर्ण प्राकृतिक संसाधन है।

“जल का संरक्षण है, सबके लिए जरूरी।

बिना पानी हो जायेगी, जीवन से दू . री।

जल से ही है हरा भरापन इस भूतल का।

आखिर कब महत्व समझेंगे, हम इस जल का।”

राष्ट्रीय परिप्रेक्ष्य को ध्यान में रखकर ही जल संसाधनों का व्यवस्थित नियोजन और विकास किया जाना निन्तात आवश्यक है। वर्तमान में जल संकट का समाधान, आम जनता, किसानों तथा शासन के सामूहिक प्रयासों से किया जा सकता है। इसके लिए पानी की एक-एक बूँद को सहेजना होगा।

संयुक्त राष्ट्र पर्यावरण समिती के अनुसार सन २०२५ तक ही भारत में जल दबाव उत्पन्न हो जाएगा। यहीं नहीं तो केंद्रीत भू-जल बोर्ड के अनुमान तो यहाँ तक है कि यह भूमिगत जल भंडार पूरी तरह खाली हो जाएंगे, आज जरूरत है कि ब . डैमाने पर उन हजारों हाथों की, जो वर्षा जल का संचयन पुनर्भरण, संवर्धन, संरक्षण कर भूमिगत जल भंडारों की भरपाई कर इन पंक्षियों को पूर्त रूप दे सके।

“जल है तो कल है।”

स्वच्छ भारत अभियान



माने अंजली आबासाहेब

B.A. - III

“देश की सफाई एकमात्र सफाई
कर्मियों की जिम्मेदारी नहीं हैं

या इसमें नागरिकों की कोई भूमिका नहीं है ?
हमें इस मानसिकता को बदलना होगा।”

भारत देश जो कभी किसी जमाने में सोने की चिड़िया कहा जाता था, जो कि अपने वैभव और संस्कृति के लिए जाना जाता था। उस समय भारत में हर तरह की सुविधा उपलब्ध थी और उस समय हमारा भारत देश विकसित देशों की श्रेणी में आता था। लेकिन समय के बदलाव के चलते हमारे देश पर कई बाहरी ताकतों ने राज किया जिससे हमारे देश की हालत खराब हो गई।

हमारे देश में स्वच्छता पर बिल्कुल भी ध्यान नहीं दिया जाता है। आपने देखा होगा कि हमारे देश का कोई भी बड़ा राज्य हो या शहर हो या फिर गाँव हो या फिर कोई गली या मोहल्ला हो वहाँ पर भी आपको कूड़ा-करकट मिलेगा। जिसके कारण हमारे देश में अनेक बीमारियाँ फैल रही हैं और साथ ही हम हमारी जिंदगी गंदगी में जीने को मजबूर हो रहे हैं।

हमारा भारत देश स्वच्छ हो इसके लिए कई महापुरुषों ने जिसके सपने देखे थे और इन को साकार करने की भी कोशिश की थी लेकिन वह किसी कारण सफल नहीं हो पाए उनमें से एक महात्मा गांधी जी भी थे। जिन्होंने भारत को एक निर्मल और स्वच्छ देश बनाने का सपना देखा था। वे चाहते थे कि तरह-तरह के विदेशों के जैसा हमारा देश भी साफ सुथरा दिखे। इसके लिए उन्होंने लोगों को जागरूक भी करना चालू किया था। लेकिन उस समय देश की आजादी का आंदोलन भी जोरों पर था। जिसके कारण लोगों ने स्वच्छ भारत योजना पर ध्यान नहीं दिया। लेकिन

आजादी के इतने सालों के बाद भी हमारा देश स्वच्छ नहीं हुआ है। हमारे देश में और ज्यादा कूड़ा-करकट और गंदगी फैल गई है। क्योंकि हमारे देश के किसी भी सरकार ने स्वच्छ भारत की ओर ध्यान नहीं दिया। अगर उन्होंने ध्यान भी दिया तो उसपर पूरी तरह से अमल नहीं हो पाया जिसके कारण आज हमारा देश गंदगी के ढेर पर बैठा है। आज भी हमारे देश में कुछ ही घरों में शौचालय है, गाँवों में तो लोग आज भी शौच करने को बाहर ही जाते हैं। जिसके कारण गाँवों में भी गंदगी फैल रही है। शहरों की बात करे तो शहरों में शौचालय है, लेकिन वहाँ पर अन्य गंदगी बहुत ही ज्यादा फैल रही है। अपशिष्ट, कूड़ा-करकट, गंदे नाले, फैट्रियों का गंदा पानी, घरेलू अपशिष्ट जो कि सड़कें इतनी ज्यादा मात्रा में पाया जाता है कि हमारे देश की सड़कें दिखाई नहीं देती हैं। सिर्फ और सिर्फ कूड़ा-करकट दिखाई देता है।

“गंदगी को दूँ भगवाना है
भारत का नाम बढाना है
बापू गांधी जी के सपने
को पूरा कर दिखाना है
भारत स्वच्छ बनाना है।”

हमारे भारत देश के स्वच्छ बनाने के लिए भारत सरकार ने एक नई योजना निकाली है जिसका नाम स्वच्छ भारत अभियान रखा गया है। इस अभियान के तहत सभी देशवासियों को इसमें शामिल होने के लिए कहा गया है। यह अभियान

महानता कभी ना गिरने में नहीं है, बल्कि हर बार गिरकर उठ जाने में है।

अधिकारिक रूप में १९९९ से चला आ रहा है। पहले इसका नाम ग्रामीण स्वच्छता अभियान था लेकिन सरकार ने इसका पुनर्गठन करते हुए इसका नाम पूर्ण स्वच्छता अभियान कर दिया था। लेकिन १ अप्रैल २०१२ को प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने इस योजना में बदलाव करते हुए इस योजना का नाम निर्मल भारत अभियान रख दिया और बाद में स्वच्छ भारत अभियान के रूप में २४ सितंबर २०१४ को केंद्रित मंत्रिमंडल से इस अभियान को मंजूरी मिल गई।

आपने देखा होगा कि हमारे आस पास बहुत गंदगी फैली होती है। जिसके कारण हर समय बीमारियाँ होने का खतरा रहता है। हमारे आसपास के सभी नदी नाले भी कचरे से इस तरह से रहते हैं जैसे की पानी की जगह कचरा रह रहा हो। इस कचरे के कारण हमारे साथ-साथ अन्य जीव जंतुओं को भी नुकसान होता है और साथ ही हमारी पृथ्वी भी प्रदूषित होती है। पृथ्वी के प्रदूषित होने के कारण हमें हवा, जल और अन्न भी प्रदूषित ही मिलता है। गंदगी हमारे वातावरण के लिए हर तरह से खतरनाक है। यह कई महामारी का धारण कर सकती है इसलिए स्वच्छ भारत अभियान की शुरुआत की गई है। इस गंदगी का जिम्मेदार भी हम और आप ही हैं क्योंकि हम लोग भी कभी जानबूझकर और कभी अनजाने में कहीं भी कचरा फेंक देते हैं जिसके कारण हमारे देश में हर तरफ कचरा फैल जाता है और इसके साथ ही हमारा पूरा वातावरण प्रदूषित होता जाता है। यह गंदगी और कुछ दिनों-ब-दिन बढ़ते ही जा रहा है। जिसके कारण अनेक परेशानियाँ खड़ी हो रही हैं। इसलिए स्वच्छ भारत अभियान के तहत देश के सभी घरों में शौचालय बनवाए जाएंगे और सभी लोग इस अभियान में अपना श्रमदान करके अपने गली की रोज सफाई करेंगे, जिससे हमारा भारत देश स्वच्छ और साफ दिखाई देगा। हमारे

देश में छोटे बड़े मिलकर बहुत सारे उद्योग धंधे हैं। जिनसे अलग-अलग प्रकार का बहुत सारा सामान निकलता है, जिसे साधारण शब्दों में हम गंदगी का भंडार कहते हैं। इन उद्योग-धंधों को चलाने वाले लोग इस अपशिष्ट पदार्थ को पास ही बह रहे नदी नालों में बहा देते हैं, जिससे पूरा वातावरण ही प्रदूषित जाता है।

जो परिवर्तन आप दुनिया में देखना चाहते हैं, वह सबसे पहले अपने आआप में लागू करें।

महात्मा गांधी द्वारा कहे गए यह कथन जो कि स्वच्छता पर ही आधारित है। उनके अनुसार स्वच्छता की जागरूकता की मशाल सभी में पैदा होने चाहिए इसके तहत स्कूलों में भी स्वच्छ भारत अभियान के कार्य होने लगे हैं स्वच्छता से ना केवल हमारा तन साफ रहता है, हमारा मन भी साफ रहता है। स्वच्छ भारत अभियान की मशाल आज हमारे पूरे भारत के लिए आवश्यक है। हमारे भारत में जहां स्वच्छता होती है, वहां पर ईश्वर निवास करते हैं, इस प्रथा को माना जाता है इसलिए हमें भी स्वच्छता को अपनाना चाहिए। इसकी शुरुआत हमें और आपको मिलकर करनी होगी। जिससे हमारा पूरा भारत देश साफ सुथरा हो जाए। स्वच्छ भारत अभियान भारत को स्वच्छ करने के लिए एक कड़ी का काम कर रहा है। स्वच्छ भारत अभियान से हमारा आने वाला कल सुंदर होगा।

हमारे भारत देश को स्वच्छ और साफ सुथरा रखने के लिए हमें आज ही अपने से शुरुआत करनी होगी क्योंकि जब तक लोग खुद जागरूक नहीं होंगे तब तक हमारे देश में साफ सफाई नहीं होगी। इसलिए हमें अपने घरों में साथ-साथ अपने गली मोहल्लों को भी खुद ही साफ रखना होगा। हमें बहुत सारे उपाय करने होंगे, जैसे की -

१) हमें देश के हर घर में शौचालय बनवाने होंगे।

प्रसन्नता पहले से निर्मित कोई चीज नहीं है। ये आप ही के कर्मों से आती है।

- २) लोगों में साफ सफाई और स्वच्छता के प्रति जागरूकता फैलानी होगी।
- ३) शिक्षा के प्रचार प्रसार को बढ़ावा होगा।
- ४) लोगों की मानसिकता बदलने के लिए साफ सफाई के संदेश को गांव-गांव तक पहुंचाना होगा।
- ५) हमें कचरे के निस्तारण की सही विधि का पता लगाकर उस को अमल में लाना होगा जैसे कि पहाड़ से कचरे को हटाने को हटाया जा सके।
- ६) हमें बढ़ती हुई जनसंख्या को कम करना होगा।
- ७) हमें उद्योग धंधे चलाने वाले लोगों में जागरूकता फैलाने होगी। उन्हें समझाना होगा कि उनके छोटे से स्वार्थ के कारण हमारा पूरा वातावरण कितना प्रदूषित होता है।
- ८) हमें अधिक से अधिक पेड़ लगाने होंगे।
- ९) हमें नए कानूनों का निर्माण करना होगा जिससे कि लोग कहीं भी गंदगी न फैलाए।
- १०) भारत देश हमारा है उसे स्वच्छ करना ही होगा।

इस तरह से हम हमारा भारत देश स्वच्छ कर सकते हैं। हमारा भारत देश हमारी माँ है और हम हमारी माँ को गंदा नहीं कर सकते। हमारा भारत देश स्वच्छ, सुंदर और विकसित होगा। और यह सब करने की जिम्मेदारी हम सब देशवासियों की है। तो चलो सब मिलकर हमारे देश को स्वच्छ और सुंदर बनाने हैं।

“स्वच्छ होगा भारत सारा
स्वच्छ होगा देश हमारा
मिल जुल कर हम काम करेंगे
देश का ऊँचा नाम करेंगे।”

बेटी

पापा सूबह हो गयी
अभी तो घूमने चलो ना पापा...
घूमते घूमते थक गए,
अब आईस्क्रीम खिलाओं ना पापा...
स्कूल तो पूरा हो गया,
अब कॉलेज जाने दो ना पापा...
इस धरती पर बोझ नहीं बेटियाँ,
पाल पोसकर बड़किया
अब मत रुलाओं ना पापा...
शादी में तो खूश जाते वक्त आँसू
मत निकालो ना पापा...
बेटियाँ बोझ नहीं है,
इस दुनियाँ को समझाओंना पापा...
यह इस दुनियाँ को समझाओंना पापा...

शंबडे रेश्मा दिलीप

B.A. - I

जिन्दगी

जिन्दगी को
जो जीता है वही समझता है।
जिन्दगी है एक सुंदर वन
जिसमें बरसता है सुख समृद्धिका धन।

जिन्दगी है सात स्वर्गों का गीत
जो सिखाती है जीवन की रीत।
जिन्दगी है खुशियों का त्यौहार
जिन्दगी है ईश्वर का उपहार।

जिन्दगी है धूप-छाँव का खेल
जिसमें हैं अनेक रस्मों का मेल।
जिन्दगी सिखाती है हँसते रहना।
खुद हँसना, और रोंको भी हँसाते रहना।

समाधान सुपाते

B.A. - III

अहं भाव से मानव में वे सारे लक्षण आ जाते हैं, जिससे वो चारो तरफ अप्रिय बन जाता है।

वेवशी (लघुकथा)



कु. रुबिना कोतवाल

B.A. - III

महेश कुमार आज बहु खुश थे। खुश होने की बात ही थी। उनका बेटा विवेक डॉक्टर जो बन गया था। एम.बी.बी.एस. करने के दौरान विवेक घर से दूर दूर सशहर में हॉस्टल में ही रहा पर इंटरनशिप करने के लिए विवेक ने अपने ही शहर के एक ब. अरकारी अस्पताल को चुना था। इंटरनशिप भी पूरी हो गई। विवेक की इच्छा थी कि पहले आगे और प. डाँक्रे बाद में नौकरी या प्रेक्टिस पर महेश कुमार चाहते थे कि विवेक अब नौकरी करे। विवेक समझदार था। उनसे फैसला किया कि आगे की प. डाँक्रे प्रवेश के लिए तैयारी भी करता रहेगा और पार्ट-टाइम जॉब भी कर लेगा। विवेक ने घर के पास ही एक चॉरिटेबल हॉस्पिटल में काम करना शुरू कर दिया। पहले दिन हॉस्पिटल से आने के बाद विवेक चुपचाप अपने कमरे में जाकर बिस्तर पर लेट गया। महेश कुमार और उसकी पत्नी ने पुछा कि या बात है तो विवेक ने बस इतना ही कहा कि वह थक गया है। विवेक काफी देर से आया था इसलिए थकान होना स्वाभाविक था लेकिन उसके चेहरे पर थकान के नहीं कुछ और ही भाव थे।

विवेक का चेहरा तमतमाया हुआ सा लग रहा था। इंटरनशिप के दौरान विवेक छत्तीस-छत्तीस घंटे की ड्यूटी करके आता था तो भी उसके चेहरे पर कभी थकान दिखाई नहीं प. डी। जब भी हॉस्पिटल से लौटकर आता शुरू हो जाता अपने अनुभव बताने आज कैसे-कैसे मरीज आए। उसने आज या-या किया, किन-किन बातों पर एच ओडी से डाँट खानी प. डी। घर आकर एक-एक घटना को विस्तार से बताता था। बताते-बताते सोफे पर पसर कर सो जाता। आँखे खुलती तो माँ खाने के लिए कहती पर बिना खाना खाए ही दोस्तों से मिलने चला जाता। वापस आता तो अपने बँग में से कुछ दवाएँ निकालता और उन्हें जेब में डालकर फिर बाहर चला जाता। जब लौटकर आता तो बताता कि किन-किन दोस्तों का या-या इलाज करके आया है। थकान

का नामोनिशान नहीं और भूख तो जैसे लगती ही नहीं। पर आज चुपचाप आकर लेट गया था विवेक। माँ ने कई बार पूछा कि या बात है तो विवेक फूट प. डाँक्रे पहले अपनी आगे की प. डाँक्रे और कल से इस हॉस्पिटल नहीं जाऊँगा। प. डाँक्रे कर। प. डाँक्रे किसने रोका है पर हॉस्पिटल में नहीं जाएगा? या कुछ बात हो गई वहाँ? माँ ने पूछा।

विवेक ने बताया, आज एक पेशेंट आया जिसे कुछ खास बीमारी नहीं थी सिर्फ मामूली बुखार था। उन्होंने कहा कि इस पेशेंट को एडमिट कर लो। मैं ने कहा कि जब एडमिट करने की कोई वजह नहीं है तो फिर एडमिट में कर लूँ? पर उन्होंने उसे जबरदस्ती बेड पर लिटा कर ग लूकोज च. ढान शुरू कर दिया। उसके घरवालों को इतना डरा दिया कि वे भी रोने लगे। शाम को आते समय मैं बोल आया कि मैं कल से नहीं आऊँगा, बस। तूने बिल्कुल ठीक किया। डॉक्टर का काम मरीज की तकलीफ को कम करना है या उसकी और उसके घरवालों की तकलीफ को ब. ढाना? अब तू ऐसा कर छो. इस नौकरी-वौकरी का चकर और अपनी आगे की प. डाँक्रे कर माँ ने कहा। महेश कुमार ने जो अब तक सारी बातें चुपचाप सून रहे थे, पूछा, पर पीजी या डिप्लोमा करने के बाद या गारंटी है कि पेशेंट को जबरदस्ती एडमिट नहीं करना प. डेगा? इस बात का कोई उत्तर नहीं था विवेक के पास। वो उठा और चुपचाप बाहर चला गया।

“जल जाता है, वो दिए की तरह कई जीवन रोशन कर जाता है। कुछ इसी तरह से हर गुरु अपना फर्ज निभाता है।”

तुम हारो या जीतो, कोशिश मगर मत छोडो, खुलते है दरवाजे खट खटा देने के बाद।

मीराबाई

मीराबाई कृष्ण-भक्ति शाखा की प्रमुख

कवयित्री है। उनका जन्म सन् १४९८ में जोधपुर के पास मेडता ग्राम में हुआ। उनके पिता का नाम रत्नसिंह था। उनके पति कुंवर भोजराज उदयपुर के महाराणा सांगा के पुत्र थे। विवाह के तीन-चार वर्ष बाद ही उनके पति की मृत्यु हुई। उन्हें सती हो जाने को प्रेरित किया लेकिन वे तैयार नहीं हुईं। संसार में विरक्त होकर भक्ति की ओर उन्मुक्त हुईं।

मीरा के नाम पर अनेक ग्रंथ मिलते हैं। 'नरसीजी को मायेरो: 'गीत गोविंद की टीका, सोरठा के पद; 'गबी गीत: 'राग गोविंद', 'मीराबाई का मलार' और 'फुटकर पद' ये ग्रंथ उनके नाम पर मिलते। लेकिन इसको लेकर विवाद है। 'मीराबाई की पदावली में मीरा के गीत संकलित हैं जो उनकी अक्षय किर्ति का स्तंभ हैं। इन्होंने अपने अधिकांश पदों की रचना राजस्थानी मिश्रित भाषा में की है। उनके पदों में विरह गीतों में स्वाभाविकता है। तत्कालीन समाज में मीराबाई एक विद्रोही कवयित्री थीं। उनके पदों में कृष्ण के प्रति अनन्य निष्ठा, समर्पण भाव, विरह की असीम पी. डमारी हृदय की व्याकुलता और रूपासक्ति देखने को मिलती है। उनकी कविता रसमयी और मर्म स्पर्शी है। उसमें संगीत, लय और राग का अनूठा समन्वय है। साथ ही उसमें प्रेम की अनन्यता और तीव्र वेदना मिलती है।

मीराबाई प्रेम दीवानी के रूप में प्रसिद्ध हैं। इस दृष्टि से उनकी प्रेम-भावना भी विशेष महत्व रखती है। मीरा का प्रेम दो प्रकार का है,



मयूरी साठे
B.A. - II

लौकिक और
अलौकिक।

हरिनाम बिना
नर ऐसा है।

दिपक बिना

मंदिर जैसा है। जैसे बिना पुरुष नारी है। जैसे पुत्रबिना मातारी है। जलबिना सरोवर जैसा हरिनाम बिना नर ऐसा है।

इस पद में मीरा ने हरी के गुणों का महत्व बताया है। और मन से गोपाल के गुणों का भजन करते रहने का उपदेश दिया है। सभी संतो ने नामस्मरण के महात्म्य का वर्णन दिया है। उसी प्रकार मीरा भी अनेक उदाहरणों के द्वारा हरिनाम के महत्व को रेखांकित करती हैं। मीरा कहती हैं कि जिस प्रकार दिपक के बिना मंदिर सुना-सुना लगता है, उसी प्रकार हरिनाम के बिना नर (मनुष्य) का जीवन खाली-खाली लगता है। जिस प्रकार पुरुष के बिना नारी को भविष्य नहीं, पुत्र के बिना माता का जीवन व्यर्थ है, बिना जल का सरोवर किस काम का उसी प्रकार हरिनाम के बिना रात की शोभा नहीं होती। बिना नमक का भोजन स्वादिष्ट नहीं होता। गृहलक्ष्मी के बिना घर घर नहीं होता। उसी प्रकार हरिनाम के बिना मनुष्य, मनुष्य नहीं होता। बिना बुँदे के वृक्ष बन ही नहीं सकता।

'कहे हरि सैं मिलना।

अगर अँधा अंधे का नेतृत्व करेगा, तो दोनों खाई में गिरेंगे।

जहां जन्ममरण की नहीं बेष।
बिन गुरु का चेला जैसा है।
हरिनाम बिना नर ऐसा है।

उसी प्रकार हरिनाम के बिना मनुष्य जीवन का कोई महत्व नहीं है। मगर हरि से मिलना है, तो जन्म-मरण की चिंता करतना व्यर्थ है। जिस प्रकार गुरु के बिना चेले का अस्तित्व ही नहीं होता, उसी प्रकार परमेश्वर का नामस्मरण मनुष्य जीवन के लिए महत्वपूर्ण है। हरिनाम ही इस भवसागर को पार करने में मदद कर सकता है। इस प्रकार से इस पद में हरिनाम की महत्ता स्थापित की है।

“मेरे ती गिरधर गोपाल दु सखें कोई।।
जाके सिर मुकुट मोरो पति सोई।
मात, तात, भात बंधु अपनों न कोई।।
छंडि दई कुलकी कानि कान्ह कारे है कोई।
संतन ढिग बैठिबैठि लोकलाज खोई।।”

मीरा कहती है, लोकलाज त्याग कर मीरा ने कृष्णभक्ति का मार्ग स्वीकारा था। ईश्वर प्राप्ति के लिए उसने सब लौ किकनाते रिश्ते तो ङ्काले है। और अपने आराधयसे नाता जोड लिया है। संसार के प्रति कोई आकर्षण नहीं रहा है। इसलिए मीरा भगवान से प्रार्थना करती है, कि मेरा उद्धार करो।

मीरा कहती है, मेरा केवल गिरीधर गोपाल है, मेरा दु सखे कोई नहीं है। जिसके सिर पर मोर-पंखी मुकुट है वे कृष्ण मेरे पति हैं। माता, पिता, भाई बंधू कोई भी नहीं है। ये रिश्ते मेरे किसी काम के नहीं रहे। मैंने कुल की मर्यादा छोड दी है। ग्रहस्थी आदि स्त्री-कर्म छोडकर मीरा भक्तों की संगति में बैठने लगी। यह कुल-मर्यादा के विरुद्ध बात थी, मीरा ने कृष्ण के लिए कुल-मर्यादा का त्याग किया। फिर कोई या कर सकता है, संतो के निकट बैठ-बैठकर मैंने लोकलाज खो दी। चुनरी को फाड फाडकर उसके टुकडे कर दिए

और कंबल ओढ ली। माणिक-मोलियों की मालाएं उतारकर वनमाला पहनी। वैभव, विलास, ऐश्वर्य, भोग के साधन त्याग कर कृष्ण की प्रिय वस्तुओं को अपनाया है।

‘अंसुवन जो सिंचि सिंचि प्रेम बेलिबोई।
अब तो बेल फैल गई आनंद फल कोई।।
अश्रुओं को पानी से सींच-सींच कर प्रेम की लता बो दी। अब वह प्रेम की लता फैल गई है। उसका आनंद स्वल्प परिणाम होगा। प्रेम की मथनी बडे यत्न से मथी और मख्खन यांनी सार-तत्व निकाल लिया और बचा हु अछाछ निस्सार कोई भी पी लें।

‘भगती देखि राजी हु ईगत देखि रोई।
दासी मीरा लाल गिरधर तारो अब मोहि।।
मीरा कहती है कि मैं संसार को देखकर रोई और भक्त को देखकर प्रसन्न हु ईसंसार के मिथ्या रूप के परिचय से रोना आया और ईश्वर-प्राप्ति के मार्ग के सचचे पार्थक भक्ती को देखकर प्रसन्नता हु ई। इसलिए मीरा प्रभू से प्रार्थना करती है। की हे प्रभू मुझे पार लगाओ मेरा उद्धार करो इस प्रकार गिरीधर नागर को ही पति मानने वाली मीरा में कितनी तीव्र कामना है। मीरा की भक्ति में प्रेम की तडपन के साथ-साथ विद्रोह की दृढता भी स्पष्ट परिलक्षित होती है।

इस प्रकार प्रस्तुत पदों में मीरा की भक्ति-भावना स्पष्टतः दृष्टिगोचर होती है। पहले पद में मीरा ईश्वर के नाम की महत्ता का बखान करती है। वह मनुष्य जाति की आध्यात्मिक उन्नति के लिए भक्ति की अनिवार्यता का प्रतिपादन करती है। दु सखेंद में मीरा कृष्ण के प्रति होनेवाली असीम भक्ति का बखान करती है।

असफलता तभी आती है, जब हम अपने आदर्श, उद्देश्य और सिद्धांत भूल जाते हैं।

चुनावों में युवाओं का योगदान



तौफिक शेख

B.A. - III

७० साल पहले १९४७ अगस्त में हम

स्वतंत्र हु एंग्रेजोंकी गुलामी में जखडे हु आम आदमी एवं समस्त जनता का मत परिवर्तन उस समय युवाओं ने ही किया था। उनमे राजाराम मोहन राय, भगतसिंग, राजगुरु ऐसे बहु ल्से क्रांतिकारी थे। जिन्होंने समाचार पत्र मे लिखकर पुस्तिकाओं का प्रकाशन कर सारी जनता जागृत की। उन्हे साक्षर बनाया और स्वतंत्रता की और आगे बढ़ने का रास्ता बनाया। स्वतंत्रता के बाद जब सरकार गठन का समय आया तब डॉ. बाबासाहेब आंबेडकरजी के योगदान से देश की 'घटना' बनाई और हमने लोकशाही पर आदृत सरकार की निर्मिती की।

उपरोक्त निर्णय के बाद हमारा भारत देश हर ५ साल बाद चुनाव लेकर नेताओं को नियुक्त कर लोक नियुक्त नेताओं से सरकार चलाने का काम करने लगा। हमारा भारत देश आज विकसनशील राष्ट्र है। और विकसीत राष्ट्र होने की शक्ती रखता है। ऐसा हमेशा युं कहा जाता? क्योंकि आज भारत देश मे युवाओ की संख्या बाकी के देश के बदले ज्यादा है और युवक चाहे तो हर कठनाइयों का सामना कर कामयाबी हासील कर लेता है।

“जो पहाड से टकराये
उसे तुफान टकराये
जो तुफानोंसे टकराये
उसे 'युवा' कहते है।”

आज हमे चुनावों मे युवाओं की कौनसी भूमिका अपेक्षित है? आज हर युवक पढलिखके साक्षर है। उस साक्षरता उपयोग हम हमारे व्यक्तिगत जीवन मे निर्णय लेने के लिए करते हैं। उसी प्रकार देश मे लोक नेताओं के चुनावो का स्वरूप है। उसका पुरी तरह से अभ्यास कर योग्य

नेता जो इस देश के लिए काम कर सके जन सामान्यों की हालात बदल सके उसीको मतदान करना आज जरूरी है।

भारत देश महासत्ता होने का सपना देख रहा है। किंतु जब युवक ही अंध हो अंधकार में हो यदि भष्टाचारी नेताओ को चुनकर दे रहा हो, तो ये देश के लिए, देश की प्रगती के लिए हानिकार है।

आज युवकों मे परिवर्तन चाहिए। अपनी प्रगल्भता से चुनावों मे योगदान देकर उचित व्यक्ति को चुनना चाहिए। उस व्यक्ति को जाँचे, परखे। उसके भूतकाल का अवलोकन करें? वह सामान्य जनता के प्रती उनके समस्याओ का हल ढूँढने के लिए लायक है या नहीं? उसका शिक्षण कौनसी कक्षा तक हु उहै ये भी जांचे। यदि युवक उपरोक्त प्रश्न के प्रति जागृत हो तो चुनावों में अहम भूमिका निभा सकता है। चुनावों के वातावरण मे यदि एकाद पार्टी, पार्टी का नेता किसी भी चीज का लालच दिखाये तो उस लालस के प्रति हम युवक कुछ स्वरूप मे नियमन करके रोखे।

युवाओं को चुनाव के बारे में विचार करते समय वह कौन हो इसका व्यापक दृष्टिकोण से विचार करना अपेक्षित है। यदि हम हमारे विचारों का क्षेत्र बढाते है तब हमे विविध क्षेत्रों की जानकारी होती है और जो मतदाता युवक है उसे इस सभी क्षेत्रों के प्रति ज्ञान रहना आवश्यक है।

उपरोक्त विषयों का विचार यदि युवक करे तो हमारा भारत देश जल्द ही विकसीत राष्ट्र “महासत्ता” बनेगा। यही केवल “सत्य” है।

जीतने वाले लाभ देखते है, और हारने वाले दर्द।

अजीब सवाल जिझसे घूम जाता है दिमाग



आनंद लांडगे

B.A. - II

IAS इंटरव्यूमें पूछे गये अजीब सवाल और उनके संभावित जवाब-

- सवाल : राम और श्याम जुडवा भाई है , दोनों का जन्म मई में हु अहै लेकिन उनका बर्थडे जून में आता है , ये कैसे संभव है ?
- जवाब : मई उनके शहर का नाम है जहां दोनों का जन्म हु अहै ।
- सवाल : कैसे एक कच्चे अंडे को फर्श पर गिराया जाए कि वो टूटे नहीं ?
- जवाब : फर्श अंडे से जादा मजबूत होता है , नहीं टूटेगा।
- सवाल : या करेगी अगर किसी सुबह उठकर आपको अचानक पता लगे कि आप प्रेगनेंट है ?
- जवाब : मै काफी खुश होउंगी और अपने पति को ये खुशखबरी दू ंगी।
- सवाल : एक बिल्ली के तीन बच्चे थे , जिनके नाम जनवरी , फरवरी और मई थे। माँ का नाम 'या' था ?
- जवाब : 'या' ही माँ का नाम हैं ।
- सवाल : अगर मैं तुम्हारी बहन को लेकर भाग जाऊं तो या करोगे ?
- जवाब : शायद आप सिलेक्ट हो जाएं क्योंकि मुझे अपनी बहन के लिए आपसे बेहतर शख्स नहीं मिल सकता।
- सवाल : जैम्स बाँड को बिना पैराशूट के एक प्लेन से बाहर निकाल देते हैं ,लेकिन वो बच जाता है । कैसे ?
- जवाब : क्योंकि प्लेन उस समय रनवे पर ही था।
- सवाल : नागपंचमी का अपोजिट या होगा ?
- जवाब : नाग टू नाँट पंचमी।
- सवाल : एक आदमी आठ दिन बिना नींद के कैसे रह सकता है ?
- जवाब : क्योंकि , वो रात को सोता है ।

जिन्दगी में कुछ पाना हो तो तरीके बदलो, इरादे नहीं।

सवाल : भगवान राम ने पहली दिवाली कहाँ मनाई थी ?

जवाब : दिवाली के उत्सव को राम के बाद शुरु किया गया है , इसलिए भगवान राम ने दिवाली बिल्कुल नहीं मनाई।

सवाल : यदि २ एक कंपनी है और ३ भी . छै , तो ४ और ५ का होंगे ?

जवाब : ४ और ५ हमेशा ९ होते है ?

सवाल : आप नाश्ते में कभी भी का नहीं खा सकते हैं ?

जवाब : डीनर

सवाल : का आप नाम न लेते हु सुगातर तीन दिन बुधवार, शुक्रवार और रविवार को नाम दे सकते हैं ?

जवाब : कल, आज और कल।

सवाल : अगर आप नीले समंदर में लाल पत्थर डालते है , तो का होगा ?

जवाब : पत्थर गीला होगा और डूब जाएगा।

सवाल : एक हत्यारे को मौत की सजा सुनाई गई, उसे तीन कमरे दिखाये गये। पहले कमरे में आग थी, दु सबे कमरे में हत्यारे थे और तीसरे कमरे में बाघ है जो तीन साल से भूखे हैं। हत्यारे को कौन से कमरे मे जाना चाहिए।

जवाब : कमरा नंबर तीन, क्योंकि तीन साल से भूखे बाघ अब तक मर चुके होंगे।

दोस्ती

“कोई दोस्त कभी पुराना नहीं होता, कुछ दिन बात न करने से बेगाना नहीं होता, दोस्ती में दु सी आती रहती है, पर दु सी मतलब भुलाना नहीं होता.”

अंजली प्रदीप राजगुरु
B.A. - II

दोस्ती

कल हो तो आज जैसा
महल हो तो जात जैसा
फूल हो तो गुलाब जैसा
और दोस्त हो तो
बिल्कुल आप जैसा।

अंजली प्रदीप राजगुरु
B.A. - II

क्रोध वह हवा है जो बुद्धि के दीप को बुझा देती है।

देश की आजादी में वीरांगना महिलाओं का योगदान



अजित गजघाटे

B.A. - I

देश ७२ वां स्वतंत्रता दिवस हम मना चुके

है। यह आजादी हमें यूँ ही नहीं मिली। इसके लिए न जाने कितने फ्रांसी के फंदों पर झुले, ये और न जाने कितनों ने गोली खाई थी, तब जाकर हमने यह आजादी पाई थी। देश ऋणी है उन क्रांतिवीरों का जिन्होंने देश को गुलामी की जंजीरों से मुक्त कराने के लिए अपना सर्वस्व न्योछावर कर दिया। परंतु दुःखी इतिहास में कुछ खास लोगों को ही जगह मिली। कुछ लोग त्याग, बलिदान और आजादी के लिए किए लंबे संघर्षों के बाद स्वतंत्र भारत में भी वह सन्मान और पहचान ना पा सके जिसके वह हकदार थे। इन वीर सेनानियों में अनेक महिलाएं भी थी जिन्होंने न केवल क्रांतिकारियों की तरह तरह से सहायता की बल्कि संगठनों व सभाओं का नेतृत्व भी किया। आइए जाने कुछ ऐसी ही वीरांगनाओं के बारे में जो इतिहास के पन्ने में कहीं खो गईं।

झलकारी बाई : - झलकारी बाई का जन्म २२ नवंबर १८३० को झांसी के भोजला गांव में हुआ था। बचपन में ही उनकी माँ की मृत्यु हो गई। पिता ने माँ और पिता दोनों की भूमिका निभाते हुए उन्हें बड़े प्यार से पाला और घुड़सवारीव तिरंदाजी की शिक्षा दी। उनका विवाह रानी लक्ष्मीबाई की सेना के एक सैनिक के साथ हुआ था। वे रानी के संपर्क में आईं। रानी ने उनकी क्षमताओं से प्रभावित होकर उन्हें अपने महिला सैनिकों की शाखा दुर्गल में शामिल कर लिया। यहाँ उन्होंने तोप व बंदूक चलाना सीखा और दुर्गल की सेनापती बनीं।

वे लक्ष्मीबाई की हमशकल भी थीं। शत्रु को धोखा देने के लिए कई बार वे रानी के वेश में भी युद्धदाभ्यास करती थीं। अपने अंतिम समय में वे रानी के वेश में युद्ध करते हुए अंग्रेजों के हाथों पकड़ी गईं और रानी को किले से भगवाने का अवसर मिल गया। झलकारी बाई की गाथा आज भी बुंदेलखंड की लोकगाथाओं और लोककथाओं में अमर हैं।

रानी चैनम्मा : - चैनम्मा कर्नाटक के किन्नूर राज्य की रानी थी। उनका जन्म १७७८ में बेलगाम जिले के ककती गांव में हुआ था। पहले पति फिर पुत्र की मृत्यु के बाद अंग्रेजों ने अपनी राज्य हड़प नीति से किन्नूर राज्य को ब्रिटीश साम्राज्य में मिलाने की घोषणा कर दी। रानी को यह मंजूर नहीं था, उन्होंने अंग्रेजी सेना से जमकर लोहा लिया। अपूर्व शौर्य प्रदर्शन के बाद भी वे अंग्रेजी सेना का मुकाबला न कर सकीं। उन्हें कैद कर लिया गया। २२ फरवरी १८२९ को कैद में ही उनकी मृत्यु हो गई। उनके इस बलिदान ने तमाम राजवाडा को संगठित होने के लिए प्रेरित किया।

दुर्गावतीमोहरा : - दुर्गावती का जन्म ७ अक्टूबर १९०२ को कोशाम्बी जिले के शहाजदपुर गांव में हुआ था। इस वर्ष की अल्पायु साथ ही इनका विवाह लाहोर के भगवती चरण के साथ हुआ था। भगवती चरण के पिता शिवचरण

क्रोध और असहिष्णुता सही समझ के दुश्मन हैं।

रेलवे में उच्च पद पर आसीन थे। अंग्रेज सरकार ने उन्हें राय साहब की पदवी दी थी। पिता के प्रभाव से दू शगवती चरण का क्रांतिकारियों से मिलना-जुलना था। उनका संकल्प देश को अंग्रेजी दासता से मुक्त करना था। १९२० में पिता की मृत्यु के बाद पति-पत्नी दोनों खुलकर क्रांतिकारियों का साथ देने लगे। २८ मई १९३० को रावी नदी के तट पर साथियों के साथ बम बनाने के बाद परीक्षण करते समय बोहरा शहीद हो गए। अब दुर्गावती साथियों में दुर्गाभी के नाम से जानी जाती थी और अधिक सक्रिय हो गई। ९ अक्टूबर १९३० को दुर्गाभी ने गवर्नर हेली पर गोली चलाई परंतु वह बच गया। मुंबई के पुलिस कमिश्नर को भी दुर्गाभी ने ही गोली मारी थी, जिससे पुलिस उनके पीछे पड़ गई और गिरफ्तार कर लिया। दुर्गाभी ने ही गोली मारी थी, जिससे पुलिस उनके पीछे पड़ गई और गिरफ्तार कर लिया। दुर्गाभी का काम क्रांतिकारियों को हथियार पहुँचाना। वह भगतसिंह, चंद्रशेखर आजाद, बटुकेश्वर दत्त आदि के साथ काम करती थीं। उनकी शहादत के बाद वे अकेली पड़ गई और अपने पांच साल के बेटे शचींद्र को शिक्षा दिलाने के उद्देश से दिल्ली और फिर लाहोर चली गई। जहाँ पुलिस ने उन्हें गिरफ्तार कर लिया और तीन वर्षों तक नजरबंद रखा। १९३५ में वे गाजियाबाद आ गईं और एक विद्यालय में पढ़ाने लगीं। इसके बाद अन्य कई स्कूलों में भी उन्होंने अध्यापन किया और १४ अक्टूबर १९९९ को इस दुर्गाभी विदा हो गई। इस क्रांतिकारी महिला को स्वतंत्र भारत में कोई सम्मान व पहचान नहीं मिली।

बीनादास : -बीनादास का जन्म २४ अगस्त १९११ को बंगाल प्रांत के कृष्णानगर गांव में हुआ। वे कोलकता में महिलाओं द्वारा संचालित

अर्धक्रांतिकारी संगठन छात्रा संघ की सदस्या थीं। १९२८ में उन्होंने साइमन कमीशन का विरोध किया। १९३२ में उन्हें एक दीक्षांत समारोह में बंगाल के गवर्नर स्टैनली जॉन्सन को मारने की जिम्मेदारी दी गई। इस समारोह में उन्हें भी डिग्री मिलनी थी। स्टैनली जब भाषण देने लगा, वे अपनी सीट से उठीं और गवर्नर के सामने जाकर गोली चला दी। उनका निशाना चुक गया। बीनादास को दस साल कैदकी सजा सुनाई गई, साथियों के नाम बनाने के लिए जेल में तरह तरह की यातनाएं दी गईं। परंतु उन्होंने राज नहीं खोला। १९४७ से १९५१ तक पश्चिम बंगाल प्रांत विधानसभा की सदस्य रहीं। १९८६ में ऋषिकेश में उनकी लाश मिली।

मातांगिनी हजारा : -मातांगिनी हजारा का जन्म १९ अक्टूबर १८७० को तत्कालीन पूर्वी बंगाल के मिदनापुर जिले के होगला गांव में हुआ। गरिबी के कारण बारह वर्ष की उम्र में उनका विवाह ६२ वर्षीय विधुर के साथ कर दिया गया। छः वर्ष के बाद वे निःसंतानविधवा हो गईं। जैसे-तैसे गरीबी में दिन गुजार रही थी। १९३२ में देशभर में स्वाधीनता आंदोलन चला और जुलूस के साथ चल पड़ी। इसके बाद वे तन-मन-धन से देश के लिए समर्पित हो गईं। १७ जनवरी १९३३ को करनंदी आंदोलन का नेतृत्व किया, गवर्नर एंडरसन को काले झंडे दिखाए तो गिरफ्तार कर ली गईं। छः मास का सक्षम कारावास हुआ। भारत छोड़ो आंदोलन की रैली के लिए घर-घर जाकर ५००० लोगों को तैयार किया। तिरंगा हाथ में लिए रैली का नेतृत्व करते हुए मातांगिनी जुलूस के साथ जब सरकारी डाक बंगले पर पहुँची तो पुलिस ने वापस जाने को कहा। मातांगिनी टस से मस न हुई अंग्रेजी सिपाहियों ने गोली चला दी। गोली मातांगिनी के

एक क्रोधित व्यक्ति अपना मुंह खोल लेता है और आँख बंद कर लेता है।

बाए हाथ में लगी। तिरंगे को गिरने से दु सहेथ में ले लिया। दु सखीली दाएं हाथ मे और तिसरी माथे पर लगी। मातांगिनी वहीं शहीद हो गई। इस बलिदान ने क्षेत्र के लोगों में जोश भर दिया परिणामस्वरूप लोगों ने दस दिनों के अंदर ही अंग्रेजों को वहां से खदेड दिया और स्वाधीन सरकार स्थापित की।

भारत भूमि ऐसे बलिदानों और बलिदानियों से भरी पडी है। हमें बेशक स्वतंत्रता संग्राम में प्राणों की आहु तिने का सौभाग्य नहीं मिला परंतु आज हम उन अमर शहीदों व उनके परिवार वालों को ढूंढकर उचित सन्मान तो दे ही सकते हैं।

“आओ झुककर सलाम करें उनको, जिनके हिस्से में यह मुकाम आता है, खुशनसीब होता है वह खून, जो देश के काम आता है।”

औरत

नगर हो या देहात में औरत
जीवन की हर बात में औरत।
टूटी छत की चिंताएँ ले
छत पर है बरसात में औरत।।
सपनों में सूरज हैं लेकिन
एक अंधेरी रात में औरत।
प्यार उदासी यादें चाहत
ले आई सौ गात में औरत।।
सबकी फिक्र समेटे खुद में
बँटती है खै रात में औरत।
कितना भी वो मर्द हो लेकिन
मर्द के जज्बात में औरत।।

कु. राजश्री साठे
B.A. - II

निसर्ग

कितना सुंदर हे आकाश,
कहाँ से आया इसमें प्रकाश...

कितना बडा है यह गगन,
लेकिन है खुदा में ही मगन...

समुद्र में है कितना जल,
जाने कहाँ है उसका हाल...

हर जगह है कितने पेड,
चाहे हो शहर, या खेडा...

कितने जीव हैं विविध प्रकार के,
सब है अलग-अलग आकार के...

कितना आकर्षक है सरना,
देख के उसको यो डरना...

कितने पहाड है ऊँचे-ऊँचे,
जाने या राज है इनके पिछे...

कहाँ से आया नारियल में पानी,
कोई नही समझा उसकी वाणी...

आयेशा शेख
B.A. - II

“कागद मेरे पास है, पेन मेरे पास है,
या लिखूँ खत में दिल तुम्हारे पास है।”

“दिल जलता है दिया नहीं जलता है
हर सहेली मिलती है पर तुम्हारे जैसी नहीं।”

अगर आप में जज्बा है, तो आप कुछ भी कर सकते है।

छप्पर

गर्मियों में आग उगलती धूप से
बचने के लिए काफी है
टाट का ही सही
कुछ गज का काम चलाऊ छप्पर।
न कुछ सर के ऊपर
एक समय
सब कुछ
धास-फूस या टाट का छप्पर।
छप्पर में नहीं
छत का आनंद
छत में भी कहाँ
छप्पर सा सुख।
उनके, इनके
पास नहीं
छप्पर फा . ड़े
जिनके पास है छप्पर।
हवा की तलखी ि डगगाई छान-छप्पर
खेत की रखवाली का
फिर ख . ड़रना है सहारा
आँधी ने ब . ड़ी
किसान की एक और मुश्किल।
आँधी-बारिश आई
छप्पर ढह गया
बह गया
बाँस-बल्लू मात्र
निशाण रह गया।

कु. अमृता माने
B.A. - III

प्रगति

इनकी सडके, इतने वाहन, इतने पुल
कभी नहीं थे दु . नियों
कभी नहीं था आदमी
इतना अकेला
इतने सारे कानून... इतने सारे अपराध
इतनी सारी नैतिकता... इतने सारे बलात्कार
इतने सारे डॉक्टर... इतने सारे रोग
इतने सारे हथियार... इतने सारे डर

इतने सारे प्रसाधन, इतना कम सौं दर्य
इतने सारे मकान, इतने थोड़े घर
इतने सारे जुते, इतना कम चलना
इतने सारे संपर्क, इतने थोड़े संबंध

इतने सारे चश्मे, इतना कम नजरिया
इतने सारे कपडे, इतनी थोड़ी शर्म
इतने सारे शब्द, इतनी कम कविता
इतने सारे पत्थर, इतनी थोड़ी कला

इतने सारे लोग, इतने कम मनुष्य
इतनी सारी व्यस्तता, इतने थोड़े काम
वाह ! री प्रगति
तुझे दोनों हाथों से सलाम !

कु. रुबिना कोतवाल
B.A. - III

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



पुण्यलोक अहिरयादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व माऊली महाविद्यालय वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए.प्रथम वर्ष हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्रमुख पाहुणे डॉ.विकास घुटे,हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सुरैया शेख, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे व इतर मान्यवर.



पुण्यलोक अहिरयादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर व माऊली महाविद्यालय वडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या बी.ए. प्रथम वर्ष हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेत प्रमुख पाहुणे डॉ. विकास कुटे यांचे स्वागत करताना संस्थेचे चेअरमन मा. जितेंद्र बाबा साठे अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुरैया शेख,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे व इतर



कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ.विकास घुटे मनोगत व्यक्त करताना,हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सुरैया शेख,संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे व इतर मान्यवर.



कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना डॉ. मारुती शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, उपस्थित सर्व प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग.



कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे आपले मनोगत व्यक्त करताना याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.विकास घुटे, मा.जितेंद्र बाबा साठे व इतर मान्यवर.



कार्यशाळेस उपस्थित प्रमुख पाहुणे प्यांचा परिचय करून देताना डॉ. बालाजी गरड याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.विकास घुटे, हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ.सुरैया शेख, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे,विद्यापीठ नियोजन मंडळाचे सदस्य डॉ. भगवान आदरदाव,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, डॉ.जयश्री शिंदे व इतर मान्यवर.



राजभाषा हिंदी दिवस समारोह प्रसंगी भिक्तीपत्रिकेचे विमोचन करताना डॉ.संजय नाईनवाड, डॉ.परमेश्वर सूर्यवंशी,डॉ.सतीश घोरपडे,डॉ.बालाजी गरड, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी.



राजभाषा हिंदी दिवस समारोह प्रसंगी भिक्ती पत्रिकेचे विमोचन केल्यानंतर विद्यार्थ्यांसोबत उपस्थित डॉ.संजय नाईनवाड, डॉ.गायकवाड, डॉ.परमेश्वर सूर्यवंशी, डॉ.सतीश घोरपडे, डॉ.बालाजी गरड व विद्यार्थी विद्यार्थिनी.

जो काम आ पडे, साधना समझ कर पूरा करो।

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



हिंदी दिवस समारोह प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना डॉ. संजय नाईनवाड, डॉ. गायकवाड, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. सतीश घोरपडे, डॉ. बालाजी गरड, सर्व प्राध्यापक व विद्यार्थी.



हिंदी सप्तहानिमित्त आयोजित वक्तव्य स्पर्धेचे विद्यार्थिनीस पारितोषिक वितरण करताना प्रमुख पाहुणे डॉ. संजय नाईनवाड.



हिंदी सप्तहानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेचे कु. लक्ष्मी वगरे या विद्यार्थिनीस पारितोषिक वितरण करताना डॉ. संजय नाईनवाड.



बी. ए. प्रथम वर्ष हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळे प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. राजेंद्र वडजे याप्रसंगी हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुरैया शेख, डॉ. मारुती शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, डॉ. सतीश घोरपडे व इतर मान्यवर.



बी. ए. प्रथम वर्ष हिंदी अभ्यासक्रमाच्या कार्यशाळेच्या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. देवराव मुंडे याप्रसंगी हिंदी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुरैया शेख, डॉ. मारुती शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे व इतर मान्यवर.



हिंदी विभाग द्वारा आयोजित कौशल विकास कार्यशाळेमध्ये ये कुर्सी बिनाई चे विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देताना कारागिर रफिक दाल वते याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, डॉ. परमेश्वर सूर्यवंशी, डॉ. सतीश घोरपडे, डॉ. बालाजी गरड व सर्व विद्यार्थी.



हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांना प्रेमचंद जयंती निमित्त प्रेमचंद यांची कहानी 'ईदगाह' प्रोजेक्ट वर दाखवताना डॉ. सतीश घोरपडे, डॉ. बालाजी गरड व सर्व विद्यार्थी.



हिंदी विभागाद्वारे आयोजित समूह चर्चेमध्ये सहभागी विद्यार्थी.


आपकी कड़ी मेहनत बेकार नहीं जाती है।

Global



"A thing of beauty
is a joy forever : its loveliness
increases; it will
never pass into nothingness."

- John Keats



'Life is not great to be wonderful.'

Targeting the Target



Gavali Sarika Sudhir
Dept. English, TYBA

Whenever you set a goal, create a new habit or make some plan for your life, there's a few different ways you can go about it. The first way is to target the minimum output. The idea here is that you focus on always doing at least a little bit, so that overall, you'll end up doing enough to make it count. Examples: meditating for ten minutes a day, taking the stairs at work to get in shape, learning a new word every day.

The second way is to target the average output. Here, you focus on setting a goal that you don't always achieve, but if you reach it enough, you'll end up making a big difference. Examples: write a new blog post every week, read two books a month, go to the gym 4x per week. A final way is to focus on the maximum output. Invest your energy in surmounting a specific, intense threshold that will pull you to a new level. Examples: one-rep maximum, deliberate practice, aiming at setting a personal best.

Focus on the Minimum: To understand where each of these strategies succeed (or underperform) you need to compare them to the status-quo. The status-quo in minimum-focused projects is zero. This is the default, and what will happen in the overwhelming majority of cases. One habit I've focused on in this way was doing ten words every day. Some people critiqued this as not being ideal for study. But it ignores the alternative—usually I would do no study in a day, so some is certainly better than none. Doing the study has not affected my other works but keeping the habit has made me stronger.

Another way I've used this was doing reading practice for English. I set a goal to do

two hours per day. Again, the default here was zero. Most days I did no practice, so a 60 minute goal, even if I never do more than this, is going to be an improvement. The other reason to focus on a minimum is that it assumes the difficulty is in starting. When initiating a behavior or effort is the hardest step in the process, you want to set lower thresholds for effort so that you can make starting as easy as possible.

Minimum-targeting works very well for establishing stable, long-term habits. It also works when the status-quo is very low or zero effort. Finally it makes sense when initiating effort is the hardest obstacle to overcome.

Target the Average: In contrast to minimums, many goals are set by trying to provoke an average investment. The difference between this approach and a minimum isn't, however, strictly about how much effort you put in. Rather it is how you frame the goal. Consider my Year Without English. That goal used, as a minimum, not speaking any English. This was intense, but the focus was on not breaking the habit ever—thus focusing on the minimum output—rather than on a goal of reaching a certain average amount of practice per day. Compare that to a goal to learn a language by putting in about ten hours per week. Some weeks you'll do less, others you may do more. The emphasis isn't on missing a session, but on

'One day religions will disappear, but God will not.'

trying to reach some general threshold of effort into language learning. Focusing on the average, can make sense when input isn't a problem. If you're already going to do some work towards your goal, or it is always in your field of consciousness, then the benefits of minimal habits are lower. If the status quo is non-negligible, then you may want to push at it, rather than set a minimum you're already reaching.

Targeting the average, however, is long-term in mind. You're hoping to sustain something, even if it not always a perfectly easy and consistent output. I have a current goal now of writing five new articles per week. Some weeks, this may be impossible and I'll fail. But the goal is to try to reach this as much as possible, and hopefully, the average will bear this out. Average-targeting works well when you were already putting in a fair bit of effort, you want to improve that effort, and yet your focus is suitably long-term.

Focus on the Maximum: Focusing on the maximum, has the advantage that it can expand your potential. Many areas of growth exhibit some elements of friction, that barring some kind of intense effort, planning and potential frustration, they won't be realized. Deliberate practice epitomizes this strategy. By putting in an uncomfortably high focus on quality, narrowing onto specific aspects of performance with clear feedback, you can get better. Such a peak learning state is less likely to occur if you don't aim for this effort deliberately.

Aiming at one-rep maximums, or reaching personal bests in fitness, learning or life are also attempts to focus on a maximum. They too, are less likely to spontaneously come about without some conscious effort.

The downside of focusing on reaching a maximum is that it often isn't sustainable. Bursts of high intensity rarely make for long-term, stable habits. Therefore, those who engage in routine exercises of maximum-targeting efforts often require continued obsession with performance. Maximum-targeting efforts require all your attention and energy, they can't be engaged lightly in the background.

Maximum-targeting works well when there is an efficiency gain for reaching higher levels of intensity, or when other barriers impede progress without such intensity. They work well either with sustained obsession, or careful transition to average or minimum-targeted goals, once the burst has finished.

Conclusion: Minimum-targeting is the art of patience, endurance and small efforts accumulating into large gains. Average-targeting is the strategy of continuing what you have been doing, but expecting more from yourself and continuing it for longer. Maximum-targeting is a sprint, which can climb over mountains, but can't be sustained perpetually.

TEACHER

T - Talented

E – Etiquette

A – Awareness

C – Creativity

H – Honesty

E – Eagerness

Mali Sushama (BAIII)

'Listen to the silence. The universe will answer all of your questions.'

Politics is not bad, But politicians Are!



Jamdade Aishwarya
BA-I

Once a father, extremely irritated with his Son's habit of lying exclaimed "Son, if this habit continues you will definitely become a politician in future".

But the question is whether 'politics' is really bad?

This seems funny but we should not forget that this is same kind of image of today's politicians, in our mind.

According to me politics is not bad but today's politics with their criminal activities have made it so, any particular place or organization is made up of people. They with their activities make it good or bad. The same is the case with politics.

Politics was never termed as 'dirty' in the past when had leaders like Gandhiji, Shastriji and so on. They were really her of principles and now modi the great person is really working hard to make our India the best place at any cost in any situation, they never gave up their principles and values. Whereas today's politicians, at any cost never give up their chairs, as they find it difficult to hold the chair themselves, they make their spouse sit on the chairs I hope you understand.

Now a day we can see there is no place in politics for an honest person....

It's true... Why? Isn't it good that the honest people to get chance to do so.

During the rule of past leaders, people, left safe and secure of past leader but now, grades, the rule of today's politicians. We find our freedom yes we do but not as we should get...

Gandhiji gave as the principle of "bura mat dekho, bura mat suno aur bura mat karo". But today's politician's also have the same principle but with a slight modification and that is "Apna bura mat kaho, bura mat dekho aur apna bura mat suno! Don't you think so? I

am not taking all politicians there are some people who do the same thing. Because of these people other people think that politics is bad.

So this is about today's politics. But I would say before retiring them we should first check out – our self, our biggest date to words the cottage is exercising our voting power. But how many at us really do so?

For the 5 years we constantly when election comes we don't take the trouble of stepping out of our home and casting our votes in nearby 'polting booth' such a pathetic attitude!

We Blame Politicians But Who Have Elected Them? Today's 100% of illiterate people vote and bring those corrupt politicians back to power. In this situation who is too blamed?

Finally I would say that before terming either 'politics' or 'politicians' as dirty we must vote and vote 'wisely' and bring to power 'honest' leaders so that we can say yes, politics is a decent field to be in and politics is good and even politicians are...!

Friends means

F – Free from all formalities

R – Right to say anything

I – Ideal companion

E – Either good or bad

N – No sorry no thanks

D – Dear to dearest one

'I don't design clothes. I design dreams.'

You can win



Jamdade Aishwarya
BA-I

“Success doesn't mean the absence of failure, it means the attainment of ultimate objectives, it means winning the war, not every battle.”

What's inside of us that makes go up is our attitude William James of Harvard university said, the greatest Discovery of my generation is that human beings chase their lives by altering their attitudes of mind.

A study attribution Harvard University found that when a person gets a job or promotion 85% of the time it is because of intelligence and knowledge of specific facts and figures. Attitude is the most important word in the English language.

The foundation of success, regardless of your closer field, is attitude.

-Step to change attitude.

- 1) Change focus, look for the positive.
- 2) Make a habit of doing it now.
- 3) Develop an attitude of gratitude.
- 4) Get into a continuous.
- 5) Build a positive self-esteem.
- 6) Stay away from negative influences.
- 7) Learn to like the things that Needs to be done.
- 8) Start your day with something positive.

Super achievers don't waste time in unproductive thoughts, is tonic thoughts, or catastrophic they think constructively and they know that their level of thinking determines their success.

You need to keep your mind on what you want, not on what coining edge; we need to strive for perfection is neurotics, striving for excellence is progress.

Qualities that makes a person successful.

- 1) Desire: The motivation to success comes

from the bursting desire to achieve a purpose. Napoléon hill wrote, “whatever the mind of man can concern and believe, the mind can achieve.”

- 2) Commitment: Try not to become a success, but rather try to become a man of value.
- 3) Responsibility
- 4) Hard Work
- 5) Character
- 6) Positive Believing
- 7) Give more than you get.

If you want to succeed in your life it is important that you have a positive personality. To build a positive personality there are steps Accept responsibility, show consideration, Think to win, choose your words carefully, Don't criticize and complain simile and be a kind, Be a good listener, Be Enthusiastic, Give Honest and Sincere Appreciation, when on, Discuss but don't argue.

The Goals must be SMART

- S** – Specific
M – Measurable
A – Achievable
R – Realistic
T – Time-bound

'You are the road of love and at the end my home.'

Be Unique in Your Thinking



Jamdade Snehal Bhagwat

Dept of English, SYBA

Success in life is largely a matter of being good at things. Being good at things is largely a matter of pushing yourself to the edge of your incompetence. Your strength improves most by lifting the weight you can barely lift, and that principle applies well beyond fitness. What amazes me isn't that this system works, but how difficult it is to apply. Take writing, for example. I'd love to become a better writer. Knowing this, I should try to put myself on the edge of my incompetence frequently. Yet I fall into a comfortable routine. Once per week here, twice per month there I try to write something.

I know that routine alone won't make me a better writer, yet I don't push myself to the edge of my incompetence regularly. What's the problem? It would be easy to just say I'm lazy. If I really cared about improving my writing, I'd push past my routine and seek challenges. Perhaps that's true, but I think blaming it on laziness doesn't fix the problem. The reason growth is hard isn't just because we're lazy—the problem is deeper than that.

A better explanation of why it's hard to improve is closer to gravity. People fall back to routine, because that's the default state. If you stop throwing up the ball, it will fall back to the ground. This means any plan you can imagine to improve will eventually fall back down. You may progress along the way, but even the most radical changes will eventually become routine once more.

Fitness is a great example. Start running and the first few weeks you get better with every run. Soon the improvement slows. A few months later it may stop altogether. Even if you don't give up, your initial grand commitment becomes routine. This isn't to say routine is bad. It's certainly a lot better than

giving up. Indeed, even maintaining success will be impossible if you don't show up every day. The fallacy is in assuming routine alone will get you to the next level.

Pursuit of Excellence: Becoming good at anything is often portrayed as a long, smooth gradient. You put in a few hours each week, and after several years you're a master. But the reality doesn't look like that. Because of the constant gravitational pull towards routine, success is probably a series of stochastic jumps. Far from a smooth gradient, becoming good is probably more like chaotic hiccups, or quick bursts of improvement followed by long plateaus of zero growth. Because becoming good is often seen as a gradient, it creates two problems: 1. People don't push themselves up for those bursts of improvement, believing growth will come slowly. 2. People give up too frequently because they assume zero growth means they'll never improve.

I fell into both of those traps when running this business over the last few years. I fell for the first one by making linear estimates for improvement. I would make a four month growth chart with each getting a bit better than the month before it. A more likely model would have been no growth for three months and a larger growth in just one month. I also stumbled into the second trap, by beating myself up for having stagnant growth for a long period of time. Yes, sometimes a plateau is a sign of failure. But more often it's simply a sign of the time between hiccups of success.

Always Staying in the Game: The first

'Today should always be our most wonderful day!'

lesson is to take on more interesting missions. Since gravity and routine makes steady improvement unlikely, it's helpful to focus more on the positive deviations from routine. The projects, tasks or missions put you directly on the edge of your incompetence. A mission isn't routine. It's also not a goal, which merely symbolizes a target. A mission embodies an interesting route, not just a destination. Ten percent improvement is a goal, a mission is an adventure. Even a mission can become routine if it's too long. A year ago I set the mission to learn English, but along the way I ended up having similar conversations and my improvement stopped. Smaller missions along the way were helpful because they positively disrupted my routine.

The second lesson is an important, but opposite one from the first. This is that it's impossible to capitalize on the hiccups of improvement if you don't stay in the game. That is, trying everything under the sun is worthless if every time you finish, your efforts scale back to zero. Staying in the game means your first job is to show up, every day. Find a routine that puts you in contact with the skill even when you aren't actively improving. I took plenty of missions with my writing on this blog, but I still wrote every week, otherwise I'd lose my gains.

Excellence and Stability: I see these two distinct lessons forming the background for the pursuit of the ideal life. On the one hand, you want life to be full of interesting, challenging missions that force you to learn, adapt and improve. On the other hand, you want a stable routine which ensures you don't lose what you've gained.

The balance between these two concepts is crucial. You need to have one eye always on what new missions can be undertaken, trying to ensure you don't burn yourself out. You need another eye on the routine itself, making sure it's strong enough to maintain your skills, but light enough that gravity doesn't completely take over.

Conclusion: To put it another way, it

makes more sense to focus on how your lifestyle affects your routine, than one-time events. Those experiences, however positive, composed a lot less time than, say, being in class or walking to get groceries. The things we do every day, if they contribute positively to our well-being or detract from it, may be thousands of times more important than shorter events. When planning for the future, this means I should spend a lot more time on decisions that enable me to avoid the hundreds of hours of boring class time, instead of my brief, but frustrating experience without electricity.

College life

Last bench students
 First bench toppers
 Middle bench learners
 Breakage fees
 I'd card fine
 Sharing one tiffin box with 8 members
 Hosteller's late presence after lunch
 punishment
 One side lovers
 Caring girls
 Sharing boys
 Tears and love
 Bunking the classes by saying system
 maintenance
 OC net 2G speed limited with
 Going to store at urgent time
 One ball point pen for exams result time
 devotion
 Yelling noise after getting pass
 Honestly we gonna miss it forever

- Gaikwad Amruta BA

'With the new day, comes new strength and new thoughts.'

Asking For More..???



Garad Divya Mahadeo

Dept. Of English SYBA

Is it possible to spend your life having adventures, but still make meaningful accomplishments? The answer to this question matters to me because, like many of you, I'd like to have both. The challenge is that most advice-givers put the two in either-or categories. Being good requires focus, perhaps decades of it. The world tends to reward people with painstakingly developed talent, not perpetual dabblers. Psychological time depends on it, so living adventurously may be the secret to compressing the most life into the brief time we have.

Adventure and accomplishment: Most people tend to fall into one category. There are hard-focusing achievement-oriented people. The kind who studied hard all through school but rarely went to parties. And then there are novelty-seeking adventurers who are a lot of fun but often lag years behind their more ambitious peers. One way to explain this clustering is that the two life approaches really are mutually exclusive. The traits and beliefs to fulfill one naturally omit the other. Like being a jockey or a basketball player, the attributes to be good at one contradict the other. However looking deeper, I've managed to find many people who don't fit the pattern. Richard Feynman is a perfect example. He was a Nobel-laureate and physicist on the Manhattan project. But he was also a painter, lock-picker and bongo player, fluent in Portuguese. I highly recommend

his autobiography

This leads me to another explanation for the clustering. People tend to be either ambitious or adventurous, not because those philosophies contradict, but because the attributes you need to be good at one are different. Instead of a jockey or basketball player, it may be closer to being a basketball player and a pianist. It's not that one skill hurts the other, but simply that the two are orthogonal. One trait common in many people who embrace both ambition and adventure is that they take on variety sequentially, not in parallel. This allows for great long-term variety without the seeming pains of distraction that thwarts ambition.

Sequential variety means that you do many interesting things; you just don't try to do them all at the same time. Returning to my favorite physicist, his life had many interesting adventures, but they rarely had significant overlap. A friend of mine lives by the maxim, "Every year, something different." Meaning each year he disrupts his life in some fairly significant way. The price of this on your efficiency isn't too great since it usually only takes a few weeks to adjust to a new routine or mission.

How you phrase a problem makes a

'I still laugh at life no matter how tough it can get.'

difference in how you try to solve it. As a result, I think the common advice to find your purpose or passion is a misguided one. Both of these phrasings make it a hard question to answer, perhaps impossible for many people. I prefer to think of life as recurring themes. Passions and purposes aren't things to be found, but things to be constructed and sculpted over many years. If you try to find the themes in your life, you can build on those and create a focus. In my life, recurring themes are writing and learning. As I continue to build on these, perhaps there specificity will grow. But I certainly don't need a 12-page mission statement.

Recurring themes also help retain the balance between ambition and adventure. If you keep in mind the themes running through your life, you'll know where to return to after making brief departures into unknown territories.

Have Missions, Not Goals: I learned this advice from Benny Lewis, that you should set missions, not goals. A mission is a short-term project that focuses you on taking action. A goal, in contrast, tends to focus on a faraway outcome or object of your desire. The difference is subtle, but once again, subtle differences in phrasing can have major ramifications in practice. Missions also work because they allow you to pursue variety in a controlled way. My current educational challenge perfectly encapsulates what I want to get from an education, without forcing me to change the rest of my life. I felt similarly about living in here, which allowed me to learn a new language and culture without giving up all my plans for the future. A mission

also encourages you to pursue your variety sequentially, which can help reduce the cost of distractions to the major themes in your life.

I'm suspicious of those things where more is always supposed to be better. Nature prefers moderation, so good things can harm you when you get too much of them. Drinking more water is good. Too much and you'll drown. I think "meaning" is one of those things that is usually good, but that can cause you problems when there is too much of it.

Meaning is a slippery word, so it's hard to be clear we're using it the same way. However, we all know when a person, thing, goal or idea feels significant to us, and when those same things feel ordinary. The difference is meaning. In addition to being a feeling, meaning is also an idea. When someone asks you what something means, they're asking for you to explain it in words. They want its definition, cause or likely implications. Meanings are words and ideas you weave together in your head. More meaning tends to be better. A complete absence of meaning usually feels awful. Similarly, a lack of meaning in the conceptual sense is confusion and ignorance. We'd prefer to say what things mean and believe it, than to simply shrug our shoulders and say, "I don't know." I think there's two ways you can have too much meaning. First, you could feel too strongly about the significance of something. We've all had anxiety and fears when something is so important to us that we're unable to function. Feelings are mental tools. They put our minds into a state that allows certain ideas, actions and thoughts to flow

'The thoughts of the day become the dreams of the night.'

more easily than others. However, to allow some ideas to flow more easily, that must necessarily mean you're blocking others. The feeling of significance therefore will be useful in some contexts and harmful in others, just like anger, fear, optimism, joy, love, sadness and everything else you feel.

The second way you can have too much meaning is related to the intellectual idea of meaning. If you have a strong set of ideas about what something means, either in terms of its definition, explanation or implied effects, that can "lock" you into a certain way of seeing things. Too much meaning can prevent you from seeing something in another way, and other perspectives may be necessary to solve certain problems.

Conclusion: I suspect that the anxiety and fear we often feel in our daily lives is a result of too much meaning, rather than too little. It's a combination of a strong feeling of significance, along with a perceived lack of control. If you follow politics, you may feel like the world is going mad, and that the battles over who leads the country and what policies they implement is extremely significant. Yet, at the same time, you may feel nearly powerless to control the results. Similarly, in your personal life, there may be situations where there isn't much more you can do to overcome a problem, but you can't stop thinking about it. Although people don't often see their anxieties and fears as resulting from an excess in meaning, it follows that this is the case because if you genuinely didn't feel the situation was significant you wouldn't worry about it.

Tongue Twister

- 1) I wish to wish with the wish
You wish to wish, but it
You wish the wish to a witch, I won't
Wish the wish you wish to wish.
- 2) I saw surie sitting in a shoe shine shop
where she sits she shines and where
the shines she sits.
- 3) Peter pipes picked a pack of pickles
pepper A pack of pickled pepper peter
pipes picked if peter pipes a pack of
picked pepper where's the pack of
picked pepper peter pipes pickles?
- 4) I thought a thought, but the though I
thought Was not a thought. I thought, I
thought.

-Jamdade Aboli. BA-I

life

If you are a rose
Your family is your fragrance
If you are brave
Your family is strength
If you are a gem
Your family is your shine
If you are a master creation
Your friends are your beauty
If you are music
Your friends are your notes
So you are never complete without
Your friends and family.

Jamdade Aishwarya BA-I

Water Conservation



Garad Harshada Shivaji
BA - III

Water is the first need to anyone and water conservation is the hot topic today. It simply means making use of water in an appropriate and judicious manner. Since our lives depend entirely on water, it is our duty to think about water conservation and how we contribute to it.

Water Conservation :-

To your knowledge 97% of our planet is covered in salt water that we can not use for drinking. The left side of 3% of the water is cool. but the 2% is also blocked by glaciers and ice caps. So, we only have 1% left. So, now, feel something that explains why water conservation is important to us. we depend on a small percentage of water, so it is our responsibility not to pollute and abuse each of us must know to save water before moving further let us know its types First.

Water Conservation Methods :-

- A variety of methods can be used to keep water inside. Here they are.
- By protecting the water against pollution, we can contribute to the conservation of water.
- Water conservation can be done using water for redistribution.
- Consider the rational use of ground water.
- By renewing traditional water resources, especially water in the country like India is method can help water conservation.
- The use of recent or modern irrigation methods in the

Agricultural sector can also help save water.

- By making changes in the culture model as if, the crops are grown by farmers under agro climatic conditions, there will be no need for excess water.
- With the use of geothermal water.
- Saving water in industries. With help of management of floods water can also be saved, by guiding municipal agencies.
- Last but not least, water can also be conserved through the collection of rain water. for example.

Lakes, canals, installing filtration. Systems to use it can be a great help. This water can easily be used for gardening lawn irrigation or for toilets you can also use stored water through rain water harvesting for small scale farming is not it great?

Modern Methods of water conservation/ Water Conservation at home :-

- Turn off the faucet while brushing your teeth This can conserve a lot of water. In addition educate your children to do the same. By following this practice. You can at least keep more than month.
- Try to buy energy efficient

'Silence is golden when you can't think of a good answer.'

appliances for your alaily needs such as bathtubs, Single systems dishwater etc.

- Continue to check for leaks. A small leak in the sink or toilets could result in the use a extra water. This will add to your water bill too. So next time, be Careful for such small leaks as this can help Conserve water. While washing clothers and kitchen appliances, make sure you do not waste by half charging your washing machine or dish. washer keep them full be for washing.
- You will be surprised to know that by taking short measures, you can help conserve gollons of water, Next time promise to take a shower for short time.
- Remember to use brooms or rags to clean rather than using water.

Friends

Life can be full of unexpected things, either happy or sad... But no matter what happens.

Just keep a loving heart, a wise mind and a strong faith on God.

He will always stay with us through all, the journeys of our life.

Sacrifice is greater than love character is greater than beauty.

Humanity is greater than wealth, but nothing is greater than friendship.in

Jamdade Aishwarya BA-I

Message for 'Success'

S – See the goal.

U – Understand the obstacle.

C – Caller your doubts.

C – Create a positive mental attitude.

E – Embrace the challenge.

S – Stead the right track.

S – Show the world that you can.

Mali Sushama(BAIII)

Mali Sushama (BAIII)

Three Life Rules

- 1) If you don't go after what you want,you'll never have it.
- 2) If you don't ask, the answer will always be no.
- 3) If you don't step forward, you will always be in the same place.

Mali Sushama (BAIII)

What is Friend?

F – First

R – Relative

I – In

E - Every

N - New

D – Difficulty

Mali Sushama (BAIII)

'Change is inevitable. Change is constant.'

Good Thought

1. "The future depends on what you do today." - **Mahatma Gandhi**
2. "In the middle of difficulty lies opportunity."
- **Albert Einstein**
3. "That some achieve great success, is proof to all that others can achieve it as well."
- **Abraham Lincoln**
4. "If you want to shine like a sun, first burn like a sun."
- **A.P.J. Abdul Kalam**
5. "Don't stop chasing your dreams, because dreams do come true."
- **Sachin Tendulkar**
6. "If you don't build your dream, someone else will hire you to help them build theirs."
- **Dhirubhai Ambani**

Mali Sushama (BAIII)

A.P.J. Abdul Kalam

Courage is think different
 Courage is invent
 Courage to travel nation
 An explored paten
 Courage to combat the problems.

Mali Sushama (BAIII)

Life

Life is challenge – Meet it.
 Life is beauty - Praise it.
 Life is a gift – Accept it.
 Life is a struggle – fight it.
 Life is a sorrow – overcome it.
 Life is a clock – Achieve it.
 Life is a puzzle – solve it.
 Life is a duty – Perform it.
 Life is a game – Play it.
 Life is an opportunity – Take it.
 Life is a song – Sing it.
 Life is a tragedy – Face it.
 Life is a Journey –Complete it.
 Life is a promise – Fulfill it.
 Life is a love – Enjoy it.
 Life is an example – Solve it.

Mali Sushama (BAIII)

"kuch sapno ko
 Pura karne nikle the ghar se
 Kisko pata tha ghar jana hi
 EK sapna ban Jayego."

- Gaikwad Amruta BA

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



इंग्रजी विभाग व आय.ए.सी. यांच्यावतीने इंटेलिक्चुअल प्रॉपर्टी अंड पेटेंट या विषयावर आयोजित राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन करताना संस्थेचे चेअरमन माननीय जितेंद्र बाबा साठे याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.हेगडी आर.एस.,डॉ.शहाणे जी.एस., डॉ.हंगरोकर, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे,डॉ.परमेश्वर सूर्यवंशी व इतर मान-यवर.



कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी पाहुण्यांचा परिचय करून देताना डॉ.हर परमेश्वर सूर्यवंशी. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन, मा. जितेंद्र बाबा साठे, प्रमुख पाहुणे डॉ.हेगडी आर.एस.,डॉ.शहाणे जी.एस., डॉ.हंगरोकर, प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, व इतर मान-यवर.



कार्यशाळेचे उद्घाटक, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ.हेगडी यांचा सत्कार करताना संस्थेचे चेअरमन मा. जितेंद्र बाबा साठे.



कार्यशाळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ.शहाणे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे.



राज्यस्तरीय कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ.हेगडी,डॉ.शहाणे, डॉ.हंगरोकर, संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे व इतर मान-यवर.



राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटक डॉ.हेगडी आर.एस. आपले विचार व्यक्त करताना याप्रसंगी उपस्थित डॉ.शहाणे, डॉ.हंगरोकर संस्थेचे चेअरमन मा.जितेंद्र बाबा साठे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे व इतर मान-यवर.



सांस्कृतिक विभाग,युवा महोत्सव २०१९ ची तयारी करताना प्रा. विकास शिंदे व इतर विद्यार्थी



सांस्कृतिक कार्यक्रमात नृत्य सादरीकरण करताना महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी.

'Resistance at all cost is the most senseless act there is.'

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्यावतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनात सहभागी विद्यार्थिनी.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्या वतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनात सहभागी विद्यार्थिनी.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्यावतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनाचा आनंद लुटताना महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभागाच्या वतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनाचे निरीक्षण करताना डॉ.प्रतिभा बिरादार व प्रा.वाडकर.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्यावतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनात सहभागी विद्यार्थिनी.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्यावतीने आयोजित हस्तकला प्रदर्शनाचा आनंद घेताना महाविद्यालयाचे विद्यार्थी.



सांस्कृतिक विभाग व समाजशास्त्रविभाग यांच्यावतीने आयोजित युवती मेळाव्याप्रसंगी महाविद्यालयातील महिला प्राध्यापिका.



सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित संगीत खुरची स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थिनी.

'Those who cannot change their minds cannot change anything.'

॥ विचारप्रणव ॥



विद्यया विना मर्ती गेली, मर्ती विना निती गेली
निती विना गर्ती गेली, गर्ती विना विद्या गेले
विद्या विना शुद्ध खचले
इतने अर्थ एका अविद्येने केले.

सामाजिकशास्त्र
विभाग

आपली मूलभूत कर्तव्य आपल यासाठीच आहेत ना ?



गायकवाड स्नेहा

B.A. - II

भारतीय राज्यघटनेमध्ये सर्व नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्य स्पष्ट करण्यात आलेले आहेत राज्यशास्त्राच्या तासाला ती अभ्यासत होते ऐकत होते आणि माझ्या मनात प्रश्न आला खरंच आपण सर्व भारतीय नागरिक हे आपल्यासाठी सांगितलेली मूलभूत कर्तव्य त्याचे पालन करतो का? राष्ट्रध्वजराज्यघटना राष्ट्रगीत यांचा मान राखणे किती सोपं पहिले कर्तव्य किती वेळ आपण राष्ट्रध्वजाचा अपमान करतो कुठेतरी राष्ट्रगीत चालू असते आपण मात्र सर्वजण उदात्तपणे न ऐकल्यासारखं पुढे जातो १५ ऑगस्ट २६ जानेवारी या दिवशी आपण सर्वजण राष्ट्रध्वज अभिमानाने मिरवतो मात्र कुठेतरी रस्त्यावरती राष्ट्रध्वजाची एखादी प्रतिकृती पडलेले असते ती उचलताना मात्र आपल्याला लाज वाटते. स्वातंत्र्य लढ्यातील प्रेरक असलेल्या उदात्त आदर्शांची जतन आणि पालन करणे हे दु सखेकर्तव्य मात्र हे पालन करताना आपण राष्ट्रीय स्वातंत्र्यलढ्याला उदात्त ठरलेल्या बाबींची जोपासना करतो का ? भारताचे सार्वभौमत्व एकता एकात्मता याच सन्मान करणे त्याचे संरक्षण करणे हे तिसरे मूलभूत कर्तव्य एकटा एकात्मता टिकवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत. मात्र आपण जात धर्म पंथ वंश या कारणावरून आपापसात सातत्याने भांडत असतो. स्त्री-पुरुष असमानता घराघरांमध्ये कौटुंबिक वाद आणि आम्ही एकता ,एकात्मता याची जोपासना करण्याच्या वलगना करतो. देशाचे संरक्षण करणे हे आव्हान केले जातात त्याला प्रतिसाद देऊन राष्ट्रीय सेवा करणे हे पुढचे कर्तव्य. आम्ही राष्ट्र सेवेला तरी विसरत चाललो आहोत. राष्ट्रीय सेवा बजावणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे

अशा आपल्या मनामध्ये भावनाच नसते. स्वच्छ भारत अभियान राबवताना अनेक जण आज देखील रस्त्यावरती तसाच कचरा टाकतात मग मला प्रश्न पडतो राष्ट्रीय सेवा सर्वांनीच करायचे आहे ना? भारतामध्ये वर्ग विरहित भेदाभेद रहित बंधुत्व भावना निर्माण करणे आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचविणाऱ्या प्रथा मोडणे हे पुढचे कर्तव्य. आम्ही स्त्रियांना खरंच सन्मानाची वागणूक दिली पाहिजे असे किती जणांना वाटते. आज देखील अनेक वेळा हुंडाळी च्या घटना आपण ऐकतो अशा वेळेस मन विषण्ण होतं. आपल्या देशाची एकात्मता संस्कृती गौरवशाली परंपरेचे संरक्षण करणे आपण आपली गौरवशाली परंपरा जोपासण्यासाठी खरेच प्रयत्न केले पाहिजेत. प्राचीन भारतीय संस्कृतीचा गौरवशाली इतिहास चांगल्या गोष्टी आपण कायम पुढच्या पिढीला देण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. जंगले सरोवरे नद्या वन्यपशू नैसर्गिक संपत्तीचे रक्षण व संवर्धन करणे सजीव प्राण्यांबद्दल दयाबुद्धी बाळगणे हे आपले कर्तव्य आहे. जे अनेक पर्यावरणाचे प्रश्न निर्माण झाले आहेत जंगलाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे त्यामुळे नैसर्गिक आपत्तीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे आज रोगराई प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे एवढं साधं मूलभूत कर्तव्य आपण पाळणार नाही का? वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद ज्ञानार्जन व प्रगतीच्या भावनेचा विकास करणे हे मूलभूत कर्तव्य आहे

आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही.

आपण वैज्ञानिक दृष्टिकोन खूपच कमी बाळगतो आज अनेक अंधः श्रद्धेच्या घटना आपल्याला ऐकायला मिळतात. वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारला तरच खऱ्या अर्थाने आपला विकास राष्ट्राचा विकास होईल होणार आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. मानवतावाद हे तर आपल्या संस्कृतीचे खूप मोठे योगदान आहे. सार्वजनिक संपत्तीचे रक्षण करणे व हिंसाचारापासून दू स्याहणे हे आपले महत्त्वाचे कर्तव्य आहे आज कोणतीही घटना घडली की सार्वजनिक संपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जाते त्या आपण सर्वांनी निर्माण केलेल्या असतात ना? आपल्या पैशातून संपत्ती निर्माण झालेली असते आपण मात्र सर्व लोक बिनधास्त पणे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करतो. किती साधी साधी मूलभूत कर्तव्य पाळतो का आपण? व्यक्तिगत व सामुदायिक उत्कर्षाकडे वाटचाल करणे जेणेकरून राष्ट्राची प्रगती उत्तरोत्तर वाढेल असा प्रयत्न करणे आपली शेवटची मूलभूत कर्तव्य आपल्या प्रगतीतच राष्ट्राचे यश सामावलेले असते याचा आपण कधी विचार करणार? आपण सर्वांनी सातत्याने आपली प्रगती केली पाहिजे प्रगती नेहमी सदाचाराने घडवली पाहिजे. आपल्या प्रगतीतच राष्ट्राचे यश सामावलेले असते. याचा आपण विचार केला पाहिजे. मला सहज मूलभूत कर्तव्य आपल्यापुढे मांडावे वाटले की ती सोपी साधी आहेत पण पालन करावयास खरच अवघड आहेत. आणि ती शिकण्यासाठी नाहीत व शिकवण्यासाठी नाहीत ती आपण सर्वांनी आपल्या आचरणातून पालन करावयाचे आहेत. म्हणून मला सांगावस वाटतं मूलभूत कर्तव्य आपल्या सर्वांसाठी आहेत.

आधुनिक टयारब्या

- संज्ञान : - व्यवहारात नेहमी फसवणारा
 योजना : - कृतीत न आणता झूलवित ठेवणारी यंत्रणा
 भागीदार : - धंदा बुडवायला मदत करणारा मनुष्य
 बेकार : - एस.टी. चा राखीव प्राणी.
 शायरी : - प्रेमिकांचे दर्द भरे औषध
 रुमाल : - आठवणीने विसरण्याची वस्तू
 वकील : - गुन्हेगारांचा देव
 महाविद्यालय : - प्रेमी जगताची राखीव पायरी
 भ्रष्टाचार : - आजच याशासनाचे ब्रीदवाक्य
 स्टेथोस्कोप : - वैद्यकीय विद्यार्थ्यांचा गळ्यातील मंगळसूत्र
 अॅप्रन : - डॉक्टरांचे आयडेंटि कार्ड
 नेता : - आश्वासनाचे डोस पाजणारी व्यक्ती

माळी सुषमा

B.A. - III

सोबत

सोबत त्यांची करा
 ज्यांच या सोबतीला कोणी नाही
 साथ त्याची द्या
 जो तुमच यासहवासासाठी आतुर आहे
 जगात प्रत्येक जण अनोळखी असतो
 ओळख देणारा कोणीच नसतो
 मनातील भाव लपवून ठेवणारे असतात
 स्पष्ट बोलणारे खूप कमी असतात
 सुखात साथ देणारे खूप असतात
 पण अश्रू पुसणारे हात क्वचित भेटतात...

कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I



"NOT ME, BUT YOU,"



मयुरी साठे

B.A. - II

Nss कॅम्प खरंतर हे नाव ऐकताच असे वाटते की, “सारा आनंद ही देय”. या वर्षीचा कॅम्प हा वडाळ्यात घेण्यात येणार आहे. असे जेव्हा सरांनी सांगितले तेव्हा खुप आनंद झाला. हा कॅम्प दिनांक २१ ते २७ जानेवारी २०२० या कालावधीत वडाळ्यात घेण्यात आला. खरंतर वडाळा हे असे गाव आहे. ज्या ठिकाणी गावाचा विकास झालेला आहे. या गावाला विविध “पुरस्काराने गौरवले” गेलेले हे गाव.

ज्या दिवशी कॅम्पचे उद्घाटन झाले त्यानंतर दु पारच्याजेवणासाठी कॉलेजच्या कॅटींगमध्ये जेवण ठेवले. व नंतर सरांनी कॅम्पमध्ये कोणकोणते काम करायचे आहे हे सांगितले. व चार वाजता व्याख्यानसाठी वडाळा ग्रामपंचायत या ठिकाणी व्याख्यान घेतले. या व्याख्यानातून विद्यार्थीमध्ये विविध गुण रुजावेत या साठी सरांनी रोज विशिष्ट पदाधिकारी व्यक्तींचे व्याख्यान ठेवले. जेणे करून विद्यार्थीमध्ये विविध संस्कार रुजावेत. यासाठी व्याख्यान ठेवण्यात आले. व्याख्यान ही असे भेटत गेलेकी, आपण अस्तित्व कसं सिध्द करायचे खरंच खुप वेगळेच अनुभव मिळत गेले.

या सात दिवसात खुप काम केले पण त्या कामाचा कधीच कंटाळा आला नाही. गावातील लोकांनी ही आम्हाला खुप चांगल्या प्रकारे

सहकार्य केले. तर काहीनी आमच्यासाठी नाष्ट्याची सोय केली, तर प्रत्येक ठिकाणी काम केल्यानंतर आम्हाला चहापाणी बऱ्याच लोकांनी दिले. महत्वाचे म्हणजे आमचे शिंदेसर देखील आमच्या सोबत काम करत असत. ग्रामीण रूग्णालय देखील खुप सुंदर केले. आम्ही त्या ठिकाणी पेशंटच यानातेवाईकासाठी बसण्याची सोय झाडाखाली करून दिली.

खरंतर हा कॅम्पच नव्हता. अगदी घरच्यापेक्षाशिंदे सरांनी आमची काळजी घेतली सर सर्व मुला-मुलींना जेवण किंवा नाष्टा घेतल्या शिवाय ते घेत नसत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जेवण अगदी उत्कृष्ट होते. आणि या कॅम्पमध्ये आमच्या सोबत आमचे लाडके शिपाई काकांनी देखील मदत केली. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सर्व शिक्षकांनी मदत आम्हाला मिळत गेली.

प्रजासत्ताक दिन देखील आम्ही न्यू हायस्कूल वडाळा या ठिकाणी साजरा केला. त्यानंतर त्या दिवशी गावामध्ये सर्वे करण्यात आला. सरांनी सर्वे करण्यासाठी मुलांना फॉर्म दिले. आम्ही सर्वे करत असताना लोकांना विचारले प्रश्न त्यामध्ये त्यांनी उत्कृष्ट पध्दतीने उत्तरे दिले. प्रत्येक घरात शौष खड्डा व शौचालय आहे. असे त्या सर्वेच्यामाध्यमातून दिसून आले. त्यामध्ये एक प्रश्न होता की, “ग्रामपंचायती कडून कोणती अपेक्षा नाही. तर

आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.

ते लोक म्हणाले तुम्ही काय वेडे आहात काय हा प्रश्न विचारला, आमच या ग्रामपंचायती कडून कोणतीही अपेक्षा नाही असे बोलले ते लोक. अशा प्रकार हे गाव अगदी सर्वांग संपन्न आहे.

शिंदे सरांनी खुप चांगले काम आमच्या कडून करून घेतले. असे काम आमच्या जन्माला देखील आमच याकडून झाले नसते.

“किर्तीची ही शाल
आपण अंगी ओढावी
महती आपली अभिमानाने
आम्ही जगास सांगावी.”

असे हे आमचे शिंदेसर समाजसेवा हीच ईश्वर सेवा असते. आणि ही सेवा केल्यानंतर खरंच खुप आनंद मिळतो. तो आनंद कशात ही मोजता येणार नाही. सर सतत म्हणत असत. कोणतेही काम करताना लाजायचे नाही. अशा प्रकारे आम्ही न लाजता आम्ही काम केले. दिनांक २७ ला कॅम्पचा निरोप समारंभ होता. त्या वेळेस ग्रामपंचायतमधे ये हा कार्यक्रम पार पडला मुलांमुलीनी आपले अनुभव व्यक्त केले. त्या निरोप समारंभात खुप काही बोलायचे होते. पण माझे असे झाले होते ना,

“निरोपाच याहळव्याक्षणी
दाटून येती आठवणी
डोळ्यात साठते पाणी
मुकी होते वाणी...

तशी माझी ही वाणी मुकी झाली होती. त्या नंतर निरोप समारंभ झाला. नंतर कॉलेजमधे ये देखील शिपाई काकांचा व कॅन्टीनमधे येजेवण बनवणाऱ्या काकांचा सत्कार सरांनी केला. त्यानंतर सरांनी मुलांमुलीना घरी सोडले. आमच्या सरांनी खरंच खुप काळजी घेतली सरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत.



मैत्रिण कशी असावी

मैत्रिण हरवणारी असावी
कॉलेजमधे येरोज वाट पाहणारी असावी
काट्यासारखी टोचणारी असावी
मैत्रिण रडवणारी असावी

फुला सारखी बरलेली मैत्रिण असावी
सुगंधाचा वर्षाव होणारी मैत्रिण असावी
चुकल की समजावून सांगणारी मैत्रिण असावी
भुक लागली की एका ताटात जेवणारी मैत्रिण असावी

संकटाचा सामना करण्याचे बळ देणारी मैत्रिण असावी
रडले तर डोळे पुसणारी मैत्रिण असावी
सौबतमिळून येणारी असावी,
सोबत मिळून जाणारी मैत्रिण असावी
तिची वाट मी पाहावी,
माझीपण तिने वाट पाहावी अशी मैत्रिण असावी
जिवाला जीव देणारी एक तर मैत्रिण असावी

इंगळे जागृती जयराम

B.A. - II

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 'स्त्री' सुरक्षित



माळी सुषमा राजेंद्र

B.A. - III

समाजामध येजेव्हा नैतिकता लोप पावते

तेव्हा स्वैराचार माजतो. आपल्या समाजामध ये 'स्त्री' फक्त एक भोगवस्तु म्हणून तीच याकडे पाहिले जाते. पण त्यांना काय माहिती की 'स्त्री' म्हणजे काय? ती आज अबला नसून सबला बनली आहे.

“नारी की निंदा मत करो
नारी है नवरत्नोंकी खान
जीस खान से निकले
रामकृष्ण और हनुमान”

पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध येती 'स्त्री' सुरक्षित राहिली नाही. ती सुरक्षिततेसाठी अनेक प्रकारच्या उपयोजना कुरूनही 'स्त्री' सुरक्षित नाही. महाराजांच्या स्वराज्यामध ये स्त्रियांना १००% सुरक्षिततेसाठी उपाययोजना होत्या त्याच महाराष्ट्रामध ये सरकारने महिलांना ५०% आरक्षण दिले आहे पण त्याचा काय फायदा महाराजांनी ०% आरक्षण अन् १००% संरक्षण महिलांसाठी दिले होते. पण आज १००% आरक्षण अन् ०% संरक्षण महिलांसाठी असल्याचे दिसून येते. 'स्त्री' समानतेचे 'स्त्री' सन्मानाचे, मानवी हक्काच्या संरक्षणाचे नगारे सरकार कितीही वाजवो परंतु स्त्रियांवरील आत्याचाराची मालिका खंडीत झाली नाही. आजचा तरुण युवक हा अन्याय अत्याचार करताना मागेपुढे पाहत नाही आपल्या घरच्यांचा विचार करीत नाही. तो त्याच्या साथीदारांना असे सांगतो की,

“आहेस तरुण
घे मज्जा करून
होशील म्हातारा
तर जाशील मरून”

अशा प्रकारचा उपदेश आज तरुणांमध ये पाहावयास मिळतो. पण तो असा म्हणत नाही की,

“आहेस तरुण
घे राष्ट्रसेवा करून
होशील म्हातारा
तर टाकतील पुरून”

असा उपदेश करणारे मित्र मंडळी आज पाहायला मिळत नाही. देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी स्वकष्टाने इंग्रज सरकारशी लढा दिला. पण त्यांच्या कष्टाची जाणीव आजच्या समाजाला नाही. महिला आणि मुर्लीवरील अत्याचारासाठी सरकारने १९९२ मध्ये राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना केली. पण हा समितीला आज काय झोप आली आहे का? जेव्हा एक 'स्त्री' प्राध्यापिकेला भर रस्त्यामध ये पेट्रोल टाकून पेटवून दिले तेव्हा समाजाचा एक घटक म्हणून तुमचे काळीज का जळत नाही. आजचा तरुण फक्त काय सोशल मिडियावरच अपडेट आहे काय? काय समाजाची रीत आहे बघा ना. भररस्त्यात प्राध्यापिकेला जाळेपर्यंत समाजाला काय निद्रा आली होती का. असे असंख्य प्रश्न आज समोर येताना दिसतात.

आवडतं तेच करूनका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा.

कोपर्डी मधील घटनेने अजून महाराष्ट्र शांत झाला नव्हता. तोच ही हिंणघाटची ज्वलंत घटना या घटनेने अख्खा महाराष्ट्र पेटवून उठला यावरून असे लक्षात येते की, समाजामध्ये हिंसक भावना अजूनही नाहिशी झालेली नाही. मी समाजातील तमाम पुरुषांना सांगू इच्छितेकी, 'स्त्री' चा सन्मान करा व मी सर्व समाजातील आयांना मला एकच सांगायचं आहे की, आपल्या मुलांना एकदा हिंणघाट, औरंगाबाद, मीरारोड, कोपर्डी, दिल्ली निर्भया प्रकरण आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील अत्याचारीत पीडीत महिलांचे दुःखांगा. त्यांना शिकवा, मुली स्त्रियांना काही म्हणण्याचा अधिकार आहे आणि तो मान्य केला पाहिजे. स्त्री ही तुमच्यासारखीच एक स्वतंत्र प्राणी आहे तिला फक्त शरीर नाही तर मन बुध दीआहे तिला तिचा मार्ग निवडण्याचा अधिकार आहे.

ही जी हिंणघाटची घटना घडली ती एकतर्फी प्रेमातून 'स्त्री'वर अधिकार गाजवणे, जाळून मारणं, अॅसिड फेकणं हिंसा करणं, याला प्रेम म्हणत नाहीत याला 'एकतर्फी प्रेम' ही नविन व्याख्या रूढ होवू पाहतेय त्याला आवड, आकर्षण म्हणू या एकतर्फी आकर्षणाला प्रेम कसं म्हणता येईल? फेब्रुवारी महिना तरुणाईकडून 'प्रेमाचा महिना' म्हणून साजरा केला जाते. पण समाजामध्ये प्रेमाच्या नावाने अशा घटना हिंसा घडल्या तर लोकांचा प्रेमावरील विश्वास उडून जाईल. महाराजांच्या स्वराज्यातील समाज तिचं रक्षण करण्यात कमी पडला अशा घटना यापुढे होणार नाहीत. अशा प्रकारच कृत्य करायला एखादा माथेफिरू धजावणार नाही. असा समाज निर्माण होत नाही तोपर्यंत मी तिच्याशीडोळ्यांत डोळे टाकून बोलू शकणार नाही. यापुढे अशा घटना होवू नयेत.

म्हणून जे काही शय असेल ते सरकारने नियम काढावेत व अशा नराधमांना कठोरतातील कठोर शिक्षा व्हावी.

महिलांवरील वाढत्या अत्याचारास सोशल मिडिया+पोर्नोग्राफी जबाबदार आहे. "ज्या समाजात स्त्री सुरक्षित नाही तो समाज सक्षम नाही" असे मला वाटते तुम्हाला माहिती आहे का? देशामध्ये दर दोन तासाला एक अत्याचार अन् रोज 38 विनयभंग अशा प्रकारच्या घटना घडताना दिसून येतात. महाराजांच्या स्वराज्याची ओळख आज सुरक्षित व प्रगतशिल राज्य समजले जात नसून आता महिलांवरील वाढत्या अत्याचारामुळे जगण्याची भीती निर्माण होत आहे.

गेल्या सहा वर्षातील महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे

वर्षे	बलात्कार	विनयभंग	छेडछाड	हुंडाबळी
२०१४	३४३८	१००१	१५७५	२७९
२०१५	४१४४	११७१३	१११९	२६८
२०१६	४१८९	११३९६	९२४	२४८
२०१७	४३५६	१२२३८	८६४	२३४
२०१८	४९७३	१४०६६	९६०	३१४
२०१९	५४१२	१३६१७	१०३३	१८७
एकूण	२६५१२	७३०३१	६४७५	१४३०

१ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०१९ पर्यंतची हि माहिती असून यात दिवसेंदिवस वाढच होतेय मग सांगा ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात 'स्त्री' सुरक्षित आहे का?

मी पाहिलेला किल्ला 'सिंधुदुर्ग...'



माळी सुषमा राजेंद्र
B.A. - III

६ जानेवारी २०२० कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक सहूल गेली होती. त्यामध्ये मी देखील गेले होते. अभ्यासक्रमाचा एक विषय म्हणून मी या सहलीमध्ये गेले होते. या दरम्यान मी जो किल्ला पाहिला तो म्हणजे 'सिंधुदुर्ग' हा किल्ल्याविषयी माहिती थोड्यात सांगते.

● भौगोलिक स्थान : -सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५ इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून २०१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.

● महत्त्व : - छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्यांची क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीच्या लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरजाची संख्या ५२ असून ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यांवर शिवाजीच्या काळातील गोड्या पाण्याची दगडी विहिरी आहेत. त्यांचे नाव दुर्ग विहीर, सागर विहीर, व

दहिविहीर अशी आहेत. या किल्ल्यांमध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे हे मंदिर इ.स. १६९५ मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र राजाराम महाराजांनी बांधले.

● इतिहास : -छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजेच हा मी पाहिलेला सिंधुदुर्ग किल्ला होय. सागरी मार्गावरील संकटांना मात करण्यासाठी महाराजांनी जलदुर्ग निर्मिती केली. इ.स. १६६४ साली मालवण जवळील कुरटे नावाचे काळाकभिन्न खडक असलेले बेट किल्ल्यासाठी निवडले आज मोरयाचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेशमूर्ती, एकीकडे सुर्याकृती दुसरीकडे चंद्रकृती कोरून त्या जागी महाराजांनी पूजा केली. हा किल्ला बांधण्यासाठी एक कोटी होन एवढे खर्ची पडले त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागला. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला सिंधुदुर्ग किल्ला कुरटे खडकातील शतके उभा आहे. या खडकावर समुद्र मार्गांनी व्यापलेले क्षेत्र सुमारे अर्धामैल समुद्रात आहे. ४८ एकर आहे. तटांची उंची ३० फुट असून रुंदी १२ फुट आहे. तटास ठीकठिकाणी भक्कम असे

काम साधय होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.

एकंदर १२ बुरुज आहेत. शिवकालीन चित्रगुप्ताने लिहलेल्या बखरीमध्ये काही मजकुर आहे तो असा.

“चौऱ्याऐंशीबंदरात हा जंजिरा

अठरा टोपीकरांचे उरावर शिवलंका

अजिंथा जागा निर्माण केला.

सिंधुदुर्ग भिंजिरा, जगी अस्मान तारा.

जैसेमंदिराचे मंडन, श्रीतुलसी वृंदावन

राज्याचा भूषण अलंकार चतूर्दश

महारत्नापैकीच पंधरावे रत्न महाराजांस प्राप्त जाहले”

● घडण व पाहण्यासारखी ठिकाणे : - या किल्ल्याचे प्रवेशद्वार पूर्वेस आहे या जागेवर प्रवेशद्वार आहे हे ओळखू येत नाही. पाण्यातून मनुष्य तटाजवळ उतरला की उत्तरभिमुख एक खिंड दिसते. यातू आत गेले की दुर्गाच्यदि. २२ एप्रिल रोजी महोत्सवाचे आयोजन केले दरवाजा लागतो. हा दरवाजा भक्कम अशा उंबरांच्या फळ्यापासून केला आहे. उंबराचे लाकूड दिर्घकाळ टिकते त्याला सागाच्या लाकडाची जोड दिली आहे. आत गेल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. तेथून बुरजावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत. बुरजावर गेल्यावर १५ मैलाचा प्रवेश सहज दिसतो. श्री शिवाजीराजेश्वरांचे देवालय व मंडपात महाराजांची अन्यत्र कुठल्याही किल्ल्यावर न दिसणारी बैठी प्रतिमा फक्त याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्ये म्हणजे या किल्ल्यातआजही दर बारा वर्षानी रामेश्वराची पालखी शिवराजेश्वर येथे येते. इंग्रजांनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही प्रमाणात तो उद्धस्थ केला आहे. हा किल्ला बांधण्यात आलेला चूना आजही दिसतो. मराठ्यांचा भगवा ६ वजस्तंभ २२८ फुट उंच होता. ६ वजालापाहू न मच्छिमार खडकापासून लांब राहत असत. हा

भगवा ६ वजइ.स. १६१२ पर्यंत फडकत होता. गडावरती ठिकठिकाणी तोफा ठेवण्याचा जागा आहेत.

● पाण्याची सोय : -या किल्ल्याच्यापरीसरात गोड्या पाण्याच्या तीन विहिरी आहेत. ह्या विहिरीचे पाणी चवीला अत्यंत गोड लागते. किल्ल्याच्याबाहेर खारे पाणी आणि आत गोडे पाणी हा निसर्गाचा चमत्कार मानला पाहिजे. यामुळे किल्ल्यावरराहणे सुलभ झाले आहे.

● सिंधुदुर्ग महोत्सव : - छत्रपती शिवाजी महाराजांच्याआरमारी दलाचे आद्यस्थान म्हणून ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्यायंत्रांधकामास यावर्षी साडेतीनशे वर्षे पूर्ण होते. याचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य शासनाच्यासांस्कृतिक कार्ये संचालनालयातर्फे आहे.

मी पाहिलेला हा किल्ला हा नैसर्गिकदृष्ट्या खुप सुंदर आहे या किल्ल्यावर फिरताना शिवाजी महाराजांच्या काळातील समाजजीवनाचा अनुभव येतो.

शाळा

शाळा ही जीवनाची सुरुवात असते.
पहिल्याचदिवशी अश्रूंची नदी वाहत असते
शाळा बोलायला शिकवते
शाळा वागायला शिकवते
मित्र-मैत्रिणी, बहिण-भाऊ येथे बनतात
आयुष्यभर पुरणाच्या आठवणीही देतात
समुद्राच्यालाटेसारखे विलीन होतात.
पण काठांवर आठवणी देऊन जातात.
अज्ञानाला...

कळसाईत अक्षता दत्तात्रय

B.A. - I

सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे


नट या सरन्यायाधीशांशमोरील आठ हाजे



अमृता अरुण गायकवाड

B.A. - I

सरन्यायाधीश रंजन गोगाई यांच्या सेवानिवृत्तीनंतर १८ नोव्हेंबर रोजी न्या. अरविंद बोबडे यांनी सरन्यायाधीश पद स्वीकारले. त्या वर्षापूर्वी स्वछेने आपल्या मालमत्तेची घोषणा करून आदर्शतेचा वस्तुपाठ घालून दिले. न्यायाधिश बोबडे यांनी अनेक वस्तुपाठ घालून देणाऱ्या न्यायाधिश बोबडे यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या संभाळल्या आहेत. सध्या ते भारताचे ४७ वे सरन्यायाधीश आहेत. यांचा कार्यकाल-२३ एप्रिल १९५६ रोजी नागपूर येथे जन्मलेले न्यायाधिश शरद अरविंद बोबडे यांना कायद्याची सेवा परंपरेने आली आहे. त्यांचे आजोबा व वडिल हे देखील कायदे क्षेत्रात कार्यरत होते व त्यांचे मुले देखील याच क्षेत्रात कार्यरत आहेत.



सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय, कनिष्ठ न्यायालय न्यायाधिशाची अपुरी संख्या न्यायपालिका व कार्यपालिका यांच्यातील वैचारिक मतभेद यासारख्या गोष्टींची आव्हाने नव्या सरन्यायाधीशांना स्वीकारावी लागणार आहे. या आव्हानावर समाधान कारक तोडगा काढावा लागणार आहे.

या दिड वर्षांच्या कार्यकाळात कार्यप्रणातील किती सुधारणा घडवून आणतात. हे महत्त्वाचे आहे. न्याय देणे ही प्राथमिकता असून त्यात विलंबही करता येत नाही आणि घाई देखील जमत नाही. अशा स्थितीत

सरन्यायाधीश नवीन आव्हाने कशी पेलतात हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये न्या. बोबडे यांचा समावेश होता. त्यावेळी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हाने देण्यात आली. त्यावेळी आधार कार्ड नसल्याच्या कारणावरून कोणत्याही भारतीय नागरिकांना वंचित राहता येणार नाही. असा आदेश देणाऱ्या खंडपीठात न्यायाधिश बोबडे यांचा समावेश होता.

सरन्यायाधिशाची सुत्रे स्वीकारणाऱ्या न्या. बोबडे यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

मी देवाचे दार वाजवले
आतून आवाज आला, काय पाहिजे
मी म्हणाले भरपूर आयुष्य आणि सख्ख पाहिजे
आतून आवाज आला कोणासाठी
मी म्हणाले आता जे कोणी हा मेसेज वाचत आहेत
त्या गोड व्यक्तीसाठी

कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कुचराई करू नका.

आत्मविश्वास

हाच यशाचा मूलमंत्र....



अजित गजगाटे

B.A. - II

महाविद्यालयीन जीवनात आपणास खूप काही शिकायला मिळते नवीन नवीन अभ्यासक्रम वेगवेगळ्या कला आनंददायी वाचन विविध व्याख्याने या सर्वांच्या मधून आपण काय मिळते या सर्वांच्यामधून आपणास आत्मविश्वास प्राप्त होणे आणि नवीन जग जगण्यास लायक बनणे हाच खरा हेतू असतो मित्रांनो म्हणून मी आज आत्मविश्वास हाच खरा यशाचा मूलमंत्र या या वरती आपल्यापुढे काही माझे मुद्दे मांडणार आहे आपल्या महाविद्यालयांमधे येमी आवांतर वाचन करताना मला ज्ञानेश्वर मुळे यांचे माती पंख आकाश हे पुस्तक वाचायला मिळाले खेडेगावात पण एका सुसंस्कृत वारकरी कुटुंबात जन्मलेल्यामुलांनी शिक्षणाच्या विचाराच्या आत्मविश्वासाच्या बळावर जे जगाला गवसणी घालणारे पंख मिळवले आणि त्यामुळे तरुण वयातच अभूतपूर्व यश सन्मान मिळवले यांची याचे अंतकरणाची ठाव घेणारी या पुस्तकांमधे ये हकीगत आहे हे पुस्तक आपला आत्मविश्वास अधिकाधिक वाढवतात या पुस्तकांबरोबरच एक होता काव्हर वीणा गवाणकर यांचे हे पुस्तक एका सामान्य घरांमधे जन्मलेला गुलाबाचं पोरगं मानवाला आयुष्यभर लागणारी विविध अन्नद्रव्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न काव्हर करतो की ज्याला आयुष्यभर पोटभर जेवायला देखील कधी मिळाला नाही तो संपूर्ण मानव जातीस उपकारक अशा वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा शोध लावतो हे सर्व मला वाटतं आपल्यातला आत्मविश्वास वाढण्यास उपयुक्त

अशा गोष्टी आहेत. आजचे जीवन गतिमान आहे झपाट्याने बदलत आहे जीवनातील आव्हाने चक्रवाढ पद्धतीने वाढत आहेत वैश्वीकरणे वातावरणाच्या बदलाचे संधी व संपत्तीची असमानता, शहरी बकालपणा, नष्ट होणारे पर्यावरणाचे आणि निरागसतेचे, नोकरीतील तणावांचे, नेतृत्वाच्या बदलाचे दररोज गुंतागुंतीचे होत चाललेली पारिवारिक व सामाजिक राष्ट्रीय जीवनाची प्रत्येक आव्हाने, माणसाच्या सत्वपरीक्षा घेऊन नवनवीन आव्हाने आपल्यापुढे ठेवणार आहेत. अशा वेळेस कोण आपण तर मला वाटत आपल्यातील आत्मविश्वास हाच आपणाला तारेल आपण जर आपल्यातील आत्मविश्वास हा कमी केला तो वाढवला नाही तर आपणाला नक्कीच अपयशाला सामोरे जावे लागेल. आत्मविश्वास अधिकाधिक जर आपण वाढवला तरच खऱ्या अर्थाने आपणाला यश प्राप्त होईल. मला या बाबतीत स्वामी विवेकानंदांचे वाक्य खूप आवडते. स्वामी विवेकानंद म्हणतात “लोक म्हणतात याच्यावर विश्वास ठेवा त्याच्यावर विश्वास ठेवा,” पण मी म्हणतो आधी स्वतः वर विश्वास ठेवा हाच जगण्याचा उपाय आहे आत्मविश्वास असू द्या शारीरिक शक्ती तुमच्यामधेच आहे हे जाणून घ्या आणि ती प्रकट करा म्हणा की सर्वकाही करू शकण्याचे सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. ही प्रत्येकाने भावना ठेवली पाहिजे. स्वामी विवेकानंदांनी युवक युवतींना दिलेला प्रत्येक संदेश चैतन्यदाई, जीवनदायी असाच आहे. आपण

काळ हे फार मोठे औषध आहे, मोठमोठ्या जखमाही काळाच्या मलमपट्याने बऱ्या होतात.

आपल्या जीवनात उच्च ऽयेय बाळगले पाहिजे समाजात सन्मानाचे स्थान प्राप्त करावे. आपल्या प्रत्येक प्रयत्नाला यश याचा रंग चढावा आपण पर्वत ओलांडून यशाची उत्तुंग शिखर गाठावे असे स्वप्न बघणे, आपल्याला प्रत्येकाला आवडते हे कशामुळे साधय होईल हे आपणा सर्वांना आपल्या आत्मविश्वासातून प्राप्त होईल. आत्मविश्वास प्राप्त करण्यासाठी आपल्या समोर एखादा आदर्श असला पाहिजे एखादा आदर्श असलेला मनुष्य जर हजार चुका करेल तर माझी खात्री आहे की समोर कोणताही आदर्श नसलेला मनुष्य ५०००० चुका करीत असे स्वामी विवेकानंद म्हणतात म्हणून जीवनात एखादा आदर्श असणे श्रेयस्कर असते. त्यामधून आपणास विश्वास प्राप्त होईल. अपयशाला यशामध्ये बदलण्याचे धाडस दाखवितो तोच खरा युवक असतो यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले पाहिजेत. महाविद्यालयातील शिक्षक प्राध्यापक आपणां वर्गामध्ये खूप-खूप शिकवितात परंतु परीक्षा हॉलमध्ये बसून परीक्षा मात्र आपल्याला द्यावी लागते म्हणजे आपण सर्वांनी स्वतःला आत्मनिर्भर बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. केवळ शारीरिक विकास असणे हेच तारुण्याचे लक्षण नवीन सर्व गुणांचा मूर्तिमंत पुतळा म्हणून आपल्याला जर पुढे यायचा असेल तर मला वाटतं आपल्यामध्ये आज्ञाधारकपणा, तत्परता, प्रेम या तिन्ही गोष्टी विनाअडथळा एकसारखे निर्माण केले पाहिजे जे शिक्षण लाभल्याने आपल्यामध्ये चारित्र्य, सेवा तत्परता, साहस निर्माण करते शिक्षण आपण घेतले पाहिजे. आपल्याला आपल्या देशाची प्रगती करायची असेल ती कोणा पासून होईल आपल्यापासूनच होणार. बलवान युवकांना मुळेच उद्याचा राष्ट्राची घडण होणार आहे. चला मग आपण आपल्यातला आत्मविश्वास शोधू.

स्वर्गाचे सरकार

मंत्रि मंडळ	
अध्यक्ष	: -श्री गणेश
संरक्षणमंत्री	: -श्री हनुमान
विकासमंत्री	: -श्री पवनदेव
शिक्षणमंत्री	: -श्री सरस्वती माता
कृषी व जल मंत्री	: -श्री वरुणदेव
अन्नपुरवठा मंत्री	: -श्री अन्नपूर्णा देवी
आरोग्य मंत्री	: -श्री आश्विनी कुमार
सिंचन व पाणीपुरवठा मंत्री	: -श्री इंद्रदेव
माहिती व संदेश प्रसारणमंत्री	: -श्री देवर्णी नारद
गुप्तचरयंत्रणा	: -श्री सुर्यदेव
परराष्ट्र व विदेशमंत्री	: -श्री राजाकर
न्यायमंत्री	: -श्री यमराज
कायदा व संविधानमंत्री	: -श्री शनिदेव
सेनापती	: -श्री कार्तिक
ऊर्जा व इंधनमंत्री	: -श्री अग्नि देव
अस्त्र व शस्त्री	: -श्री दू र्गामाता

माळी सुषमा B.A. - III

काय तरी चुकतंय

कुठं तरी काय तरी चुकतंय खास
 कुठं तरी काय तरी चुकतंय खास
 फुले नको हवा आम्हाला
 अंतराचा वास!
 बाळ म्हणतं आईला
 पदराखाली घेना गं आई
 पण आईच यामॅझीला पदरच नाही
 कुठं तरी काय तरी चुकतंय खास
 आई-बाबांचे मम्मी डॅड झाले
 आजी आजोबा तर केव्हाच घराबाहेर गेले
 कुठं तरी काय तरी चुकतंय खास.

माळी सुषमा

B.A. - III

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



विज्ञान विभाग व राज्यशास्त्रविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर आधारित वैज्ञानिक प्रयोगाचे सादरीकरण करताना महाविद्यालयातील विद्यार्थी



राज्यशास्त्रविभाग यांच्यावतीने मतदान हक्क जनजागृती या विषयांतर्गत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मतदानाची शपथ देताना प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, प्रा.पाटील प्रमोद व इतर प्राध्यापक



राज्यशास्त्रविभाग विद्यार्थी सेमिनारमधे ये सादरीकरण करताना. प्रमुख पाहुणे प्रा. शोबनारायण देशमुख व प्रा. प्रमोद पाटील



संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेत गुणवत्ताधारक विद्यार्थींस बक्षीस देताना प्राचार्य डॉक्टर जी.एन. चिट्टे, प्रा.शोबनारायण देशमुख, प्रा. प्रमोद पाटील ,प्रा.विकास शिंदे



राज्यशास्त्रविभाग, मतदान जागृती क्लब यांच्यावतीने माऊली इंग्लिश मीडियम स्कूल या ठिकाणी ६ वजसंहिता संदर्भात जनजागृती करताना विद्यार्थी, प्रा. प्रमोद पाटील



राज्यशास्त्रविभाग यांच्या वतीने आयोजित माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्राचार्य डॉ. जी.एन.चिट्टे व इतर प्राध्यापक



गान्धी रिसर्च फाउंडेशन व राज्यशास्त्रविभाग यांच्या वतीने आयोजित गान्धी विचार संस्कार परीक्षा २०१९ चे उद्घाटन प्रसंगी प्रा. गंगावणे प्रा. शिंदे प्रा. प्रमोद पाटील प्रा. डॉ. वराडे व विद्यार्थी



विज्ञान शाखेतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन करताना प्रा. बाळासाहेब वाघचौरे प्रा. डॉ. वराडे, प्रा.गुंड, प्रा. प्रमोद पाटील ,राजाभाऊ साठे व इतर मान्यवर

गुणांचं कौतुक उशीरा होतं; पण होतं !

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



विज्ञान शाखेतील विद्यार्थी विज्ञान प्रदर्शनाची माहिती देताना.



अगस्ता फाउंडेशन, हैदराबाद व विज्ञान शाखा यांच्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शनामधे ये सहभागी झालेले विद्यार्थी.



इतिहास विभागातर्फे तेर येथील पुरातत्व विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या उत्खननास भेट देण्यात आली याप्रसंगी प्रा.बालाजी गंगावणे, प्रा.विकास शिंदे व विद्यार्थी.



इतिहास विभागाच्यावतीने कोल्हापूर येथील छत्रपती शाहू महाराज पुराण वस्तुसंग्रहालयास भेट देण्यात आली याप्रसंगी प्रा.बालाजी गंगावणे, प्रा.विकास शिंदे व सर्व विद्यार्थी.



इतिहास विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, व सर्व प्राध्यापक वृंद.



इतिहास विभागाच्यावतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी.



इतिहास विभागाच्यावतीने सिंधुदुर्ग किल्ला यास भेट देण्यात आली याप्रसंगी प्रा.बालाजी गंगावणे, प्रा.विकास शिंदे व सर्व विद्यार्थी.



भूगोल व अर्थशास्त्रविभागाच्यावतीने जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमा मधे ये मनोगत व्यक्त करताना प्रा.एस.के.देशमुख याप्रसंगी प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे व डॉ.डी.एस.हरवाळकर.

चांगला माणूस घडवणे हेच शिक्षणाचे खरे ध्येय आहे.

महाविद्यालयीन उपक्रम - २०१९-२०



भूगोल व अर्थशास्त्रविभागाच्या वतीने आयोजित जागतिक लोकसंख्या दिन कार्यक्रमांमध्ये प्राचार्य डॉ.जी.एन.चिट्टे यांचा सत्कार करताना प्रा.एस.के.देशमुख, डॉ डी.एस.हरवाळकर व डॉ.प्रतिभा बिरादार.



राज्यशास्त्रविभाग आयोजित गांधी विचार संस्कार परीक्षा २०१९ चे उद्घाटन प्रसंगी मनोगत व्यक्त करताना प्रा. प्रमोद पाटील याप्रसंगी प्रा. बालाजी गंगावणे, प्रा. विकास शिंदे व डॉ. वराडे



भूगोल विभागाच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय ओझोन दिन कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना प्रा.बी.डी.वाघचौरे,डॉ.डी.एस.हरवाळकर,प्रा.विकास शिंदे व इतर मान्यवर.



समाजशास्त्रविभाग व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना आरोग्य अधिकारी याप्रसंगी डॉ.प्रतिभा बिरादार व महिला वर्ग.



समाजशास्त्रविभाग व ग्रामीण रुग्णालय यांच्या वतीने आयोजित महिला आरोग्य तपासणी शिबिरात मार्गदर्शन करताना आरोग्य अधिकारी,डॉ.प्रतिभा बिरादार व समस्त महिला.



समाजशास्त्रविभागाच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महिलांची एच.आय.व्ही.टेस्ट तपासणी करताना आरोग्य अधिकारी.



विज्ञान विभागाच्या वतीने सिंधुदुर्ग किल्ला भेट याप्रसंगी प्रा.वरवटकर प्रा.गुंड व सर्व विद्यार्थी.



विज्ञान विभागाच्यावतीने गोवा येथील विज्ञान केंद्रस भेट याप्रसंगी प्रा.वरवटकर,प्रा.गुंड व बी.एस.सी.तृतीय चे सर्व विद्यार्थी.

चुकतो तो माणूस आणि चुका सुधारतो तो देवमाणूस !



AgE` ~mbUoho
VbdmarZoH\$bë` mOI _@_mUoAgVo
OI _ ^ê\$Z `Wq
na\$wE` mMr I WJ H\$m` _ amhVo..



अधिक मित्र हवे असतील, तर दु सऱ्यांच्या गुणांचे मनापासून कौतुक करा.

* मराठी विभाग *

दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी उपक्रमशील मराठी विभागाचा सन २०१८-१९ चा निकाल उत्कृष्ट लागला. माऊली महाविद्यालयामध्ये सर्वप्रथम येण्याचा बहु मान कु.रोशन बाबासाहेब शेख हिस मिळाला. याहीवर्षी मराठी विभागातर्फे विविध उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांची कुवन पाहण्यासाठी बी.ए. भाग एकच्या विद्यार्थ्यांची पात्रता चाचणी घेतली. त्यानुसार विद्यार्थ्यांना बी.ए.भाग-१,२,३ प्रोत्साहित करून सुधारण्यास संधी प्राप्त करून दिली. उदा.: काव्य, भिक्तीपत्रक, लोकगीत व साहित्य संकलन, हस्ताक्षर स्पर्धा व्याख्याने आयोजित केली. १ ते १५ जानेवारी २०२० मराठी भाषा संवर्धन पंधरवडा विविध उपक्रमाने साजरा केला. १७ फेब्रुवारी जागतिक मराठी दिनानिमित्त 'मी वाचलेले पुस्तक' हा उपक्रम घेतला. व्याख्यान आयोजित केले. 'ग्रंथ पठन' प्रमाणपत्र वर्गाचे उद्घाटन ह.भ.प. फंड महाराज व 'अभिवाचन' कौशल्य वर्गाचे उद्घाटन आकाशवाणी निवेदक अभीराम सराफ यांच्याहस्ते झाले व मार्गदर्शन केले.

या व्यतिरिक्त संकुल व महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वेळोवेळी काव्य, निबंध, वक्तृत्व, वादविवाद, साहित्य संमेलन, कार्यशाळा यांची माहिती देवून सहभागी होण्यास पाठविले जाते. यावर्षी श्रावणधारा काव्य स्पर्धेत कु. अमित गजघाटे यास द्वितीय क्रमांक मिळाला वेधसाठी लिहत केलं.

यावर्षीच्या कोरोना महामारीच्या कालावधीत विविध महाविद्यालयाच्या प्रश्नावली स्वरूपात, मराठी भाषिक ज्ञानावर आधारित विविध स्पर्धांच्या लिंक सर्व गुपवर पाठवून अनेक विद्यार्थ्यांना सहभागी होण्यास मदत केली. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचता आलं.

महाविद्यालयाच्या व विद्यापीठाच्या परीक्षा कामकाजा संबंधी व अभ्यासक्रमा संबंधी मराठी विभागातील विभागप्रमुख प्रा.डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण व प्रा. परमेश्वर हटकर सदैव कार्य तत्पर असतात.

१) डॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण

दिनांक ४ व ५ जानेवारी २०२० ला दोन दिवशीय, 'कोकण मराठी साहित्य परिषद, गोवा आयोजित म्हापसा येथील '१५ वे शेकोटी साहित्य संमेलन, गोवा.' याच्या साहित्य संमेलन अध्याक्षपदीडॉ. सुवर्णा गुंड-चव्हाण यांची निवड झाली. या बहु मानप्रित्यर्थ भारत शिक्षण प्रसारक मंडळ व पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच सन २०१९ च्या एम.ए. इंग्रजी या विषयात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्या. श्रावणधारा युवा काव्यस्पर्धेच्या आयोजन समितीचे कामकाज केले जाते. तसेच प्राध्यापक गटातील काव्य स्पर्धेतून प्रथम क्रमांक पटकावला. समीर गांधी महाविद्यालय, माळशिरस येथील राज्यस्तरीय वक्तृत्व परीक्षक व मार्गदर्शक म्हणून आमंत्रित, संत दामाजी महाविद्यालय राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उपस्थित म्हणून आमंत्रित बी.ए. एक्या अभ्यासक्रमांवर आधारित कार्यशाळे विषयतज्ञ म्हणून आमंत्रित, वाचन संस्कृती वाढावी म्हणून ग्रंथ परिचयाचे लेख प्रसिध्द केले. शोधनिबंधही सादर केले. प्रकाशित केले. ग्रंथचळवळी अंतर्गत संवाद व भेटी घेतल्या.

लॉकडॉऊनच्या कालखंडात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय वेबीनारमध्ये भाषेचे, साहित्याचे, नॅक विषयक वर्गामध्ये सहभागी, सुंदर ग्रामीण कवितांचे लेखन व सादरीकरण केले.

२) प्रा. परमेश्वर हटकर

मराठी विभागात गेल्या १८ वर्षांपासून कार्यरत विविध राष्ट्रीय, राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग, पेपर वाचन केले आहे. त्याचबरोबर फुले, शाहू, आंबेडकर, आण्णाभाऊ साठे इत्यादी महापुरुषांच्या जिवनकार्यावर विविध ठिकाणी व्याख्याने दिली. २०१८ पासून सहयोगी प्राध्यापक म्हणून तसेच महाविद्यालयात विविध समित्यावर कार्यरत आहेत. त्याच बरोबर त्यांनी विविध शोधनिबंध सादर केले आहेत.

* हिंदी विभाग *

* हिंदी विभाग * महाविद्यालय की स्थापना से ही महाविद्यालय में हिंदी विभाग कार्यरत है। विभाग अध्यापक के रूप में डॉ. सतीश अर्जुन घोरपडे तथा सहायक प्राध्यापक के पूर्ण कालिक पद पर डॉ. बालाजी बळीराम गरड कार्यरत है। विभाग की ओर से प्रतिवर्ष छात्रों के पूर्ण विकास हेतु विभिन्न साहित्यिक गतिविधियों का आयोजन किया जाता है। इस वर्ष मुख्य रूप से छात्र संगोष्ठी, कविता - निबंध लेखन, श्रुत लेखन प्रतियोगिता, भित्तिपत्रक विमोचन आदि का आयोजन हिंदी दिवस के उपलक्ष्य में किया गया। माऊली महाविद्यालय वडाळा एवं पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय, सोलापुर के संयुक्त तत्वावधान में बी. ए. प्रथम वर्ष हिंदी के पुनर्रचित पाठ्यक्रम पर आधारित विश्वविद्यालय स्तर की एकदिवसीय कार्यशाला का आयोजन किया गया।

पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय, सोलापुर द्वारा आयोजित परीक्षाओं में विभाग के तृतीय वर्ष के छात्रों ने सफलता प्राप्त की है।

डॉ. सतीश अर्जुन घोरपडे- विश्वविद्यालय अनुदान आयोग द्वारा लघुशोध परियोजना के अंतर्गत 'संजीव के जंगल जहां शुरु होता है उपन्यास में चित्रित वन्यजीवन: स्वरूप एवं समस्याएँ इस विषय पर शोधकार्य कर रहे हैं। यू. जी. सी. एच. आर. डी. सी., गोवा विश्वविद्यालय, गोवा में २१दिन का पुनश्चर्चा पाठ्यक्रम (रिफ्रेशर कोर्स) ए ग्रेड के साथ पूर्ण किया है।

पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय, सोलापुर के पीएच.डी. शोधनिर्देशक के रूप में संशोधन कार्य कर रहे हैं। उनके अधिनस्थ दो छात्रों ने पीएच.डी. उपधी हेतु पंजीकरण किया है। साथ ही इन्होंने विभिन्न राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय संगोष्ठी में सहभाग लेकर शोध आलेख प्रस्तुत किये हैं और विभिन्न पत्र - पत्रिकाओं में भी इनके शोध आलेख प्रकाशित हुए हैं। इनका विश्वविद्यालय एवं महाविद्यालय स्तर की विभिन्न समितियों में सक्रिय योगदान रहा है।

वर्तमान स्थिति में कोरोना महामारी के कारण जनसामान्यों की जागृति हेतु हिंदी विभाग की ओर से दो ऑनलाईन कसौटी का आयोजन किया। हिंदी प्रतिष्ठान, सोलापुर एवं हिंदी अध्यापन मंडल, पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय सोलापुर के संयुक्त तत्वावधान में बी. ए. तृतीय वर्ष के छात्रों के लिए पाठ्यक्रम पर आधारित ऑनलाईन अध्यापन कसौटी का

आयोजन किया गया। इस आयोजन में मुख्य संयोजक के रूप में महत्वपूर्ण भूमिका निभाई।

कोरोना विषाणू एवं तत्संबंधी कोविड १९ जनजागृति हेतु आयोजित ऑनलाईन कसौटी के संबंध में सोलापुर आकाशवाणी द्वारा साक्षात्कार प्रसारित किया गया।

सोलापुर आकाशवाणी द्वारा वर्तमान परिस्थिति में मार्गदर्शक रहीम के नीतिपरक दोहे इस विषय पर व्याख्यान दिया। हिंदी साहित्य में अभिव्यक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर की विचारधारा, इस विषय पर आंबेडकराईट हिस्ट्री काँग्रेस, मुंबई एवं इतिहास विभाग, मुंबई विश्वविद्यालय, मुंबई द्वारा आयोजित फेसबुक लाईव व्याख्यान दिया।

संत रैदास की सामाजिक विचारधारा इस विषय पर हिंदी विभाग, संगमेश्वर महाविद्यालय, सोलापुर एवं हिंदी विकास मंच, सोलापुर के संयुक्त तत्वावधान में आयोजित फेसबुक के माध्यम से लाईव व्याख्यान दिया।

डॉ. बालाजी बळीराम गरड

हिंदी विभाग में सन २००८ से सहा. प्राध्यापक पद पर कार्यरत है। उनका "डॉ. नरेन्द्र मोहन के नाटकों में मानवीय मूल्यों का चित्रण" इस विषय पर लघु शोध परियोजना के अंतर्गत अनुसंधान कार्य शुरु है।

इन्होंने सी.बी. खेडगी महाविद्यालय के वाङ्मय मंडल का उद्घाटन पर अतिथि के रूप में अपना व्याख्यान दिया।

इनको पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद का वर्ष २०१९ का महात्मा फुले की स्मृति में दिया जानेवाला गुणवंत शिक्षक पुरस्कार प्राप्त हुआ।

इन्होंने जुन २०१९ में राँची विश्वविद्यालय राँची में आदिवासी अभ्यासपर पुनश्चर्चा पाठ्यक्रम पुरा किया। मई २०२० और जुन २०२० में रामानुजन कॉलेज दिली द्वारा मानव संसाधन विकास मंत्रालय के पं. दिनदयाळ उपाध्यक्ष राष्ट्रीय शिक्षण मिशन योजना के अंतर्गत दो संकाय संवर्धन कार्यक्रमों को सफलता के साथ पुरा किया।

उन्होंने दहीवडी कॉलेज, दहीवडी, सातारा और अंग्रेजी एवं विदेशी भाषा विश्वविद्यालय हैदराबाद के द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय संगोष्ठियों में अपने शोधालेख प्रस्तुत किए।

इन्होंने विभिन्न राष्ट्रीय और राज्यस्तरीय संगोष्ठियों में शोधालेख प्रस्तुत किए हैं। विभिन्न पत्र-पत्रिकाओं में उनके पाँच शोधालेख प्रकाशित हुए हैं।

* इंग्रजी विभाग *

Annual Report Academic Year-2018-19

For the academic year 2018-19 total 90 students were admitted. Out of which 54 students were admitted for BAFY 22 students for BASY and 16 students were admitted for BATY. Teaching began on 1st July and it was carried out according to the annual planning.

Department conducted various programmes and internal tests and examination according to the examination blueprint and academic calendar of the department.

Faculty: English Department is being served by three faculties.

1. Dr. Suryawanshi P. L.
2. Dr. Mhamane V. N.
3. Mrs. Wadkar (Sathe) P. D.

All faculties participated in various academic and professional activities. They have participated in International and national conferences and seminars. Along with this they have published 7 research papers in various University Recognised journals. All teachers are very committed and devoted for the all round development of the students.

Departmental Activities

1 Interaction with the English Writer:

Department has organized an interaction and guidance of English writer. He told us how he become a creative writer and what made him write English novels.

2 Wallpaper Exhibition :

Student from BA participated in the competition. They wrote about the poets, Dramatist, Novelist and on some burning issues in society.

3 Student Seminar:

Department had conducted seminars of the students. 09 students presented the papers on various topics. Shinde Sunita got the first prize in the seminar.

4 Remedial Course :

Department conducts the Remedial Course for those students, have failed in English compulsory of BAFY.

5 Certificate Course in Spoken English:

Department offers a certificate courses.
1 Certificate course in Spoken English.

Total 40 students were admitted for the Certificate course in Spoken English in this academic year. Faculties from other colleges was also invited for various functions.

Time and again department had organised lectures of experts. Dr. Suryawanshi P.L. Head, Dept. of English

* भूगोल व पर्यावरण विभाग *

माऊली महाविद्यालयात भूगोल विभाग हा महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. भूगोल विभागात प्रा.डॉ. हरवाळकर दत्तात्रय स्वामीराव हे पासून कार्यरत आहेत. भूगोल व पर्यावरण विभाग यांच्या वतीने शै. वर्ष २० मधे येविविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामधे येवयाख्यान, भिक्ती प्रत्रक स्पर्धा, विद्यार्थी चर्चासत्राचे आयोजन महत्वाचे होते. दि. ११/०७/२०१९ रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे हे अथ यक्ष्मणून तर प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. व प्रा. देशमुख एस.के. हे प्रमुख वक्ते होते.

दिनांक १६ सप्टें. २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय ओझोन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील क्रीडा शिक्षक प्रा. बाळासाहेब वाघचवरे हे अथ यक्ष्मणून तर प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. हे प्रमुख वक्ते होते. दि. १८ ते २२ सप्टें. २०१९ या कालावधीत बी.ए.भाग-२ च्या विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. यामधे एकूण ७ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भूगोल व पर्यावरण विभाग यांच्यावतीने वृक्षारोपण व प्रश्नसंवर्धनाचे आयोजन तसेच महाविद्यालयाचा परिसर स्वच्छता करण्यासाठी स्वच्छता अभियान राबविण्यात आला. यावेळी प्रा. वाघचवरे व प्रा. हरवाळकर व विद्यार्थ्यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. या विभागाचे निकाल दरवर्षाप्रमाणे उल्लेखनीय आहे.

प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. (भूगोल विभाग)

प्रा.डॉ. डी.एस. हरवाळकर हे गेली १३ वर्षे या

महाविद्यालयात भूगोल व पर्यावरण अभ्यास या विषयाचे अध्यापन अध्यापनाचे कार्य करित आहेत. पु.अ. होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यामध्ये भूगोल अभ्यास मंडळाच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. शै. वर्ष २०१९-२० मध्ये प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. यांनी गंगानगर, राजस्थान येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर, माळशिरस, सोलापूर येथील आंतरराष्ट्रीय कार्यशाळेमध्ये सोधनिबंध सादर तसेच देऊर सातारा येथील राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंध सादर केलेले आहेत. तसेच एकूण २ संशोधन पेपर हे आंतरराष्ट्रीय जनरल मधे प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठ, मुंबई येथे दि. २७/०१/२०२० ते ०१/०२/२०२० या दरम्यान Short Term Course यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहे.

* राज्यशास्त्रविभाग *

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवून आणण्याच्या उद्देशाने महाविद्यालयांमध्ये राज्यशास्त्र विभाग महाविद्यालयाच्या स्थापनेपासून कार्यरत आहे. सन २०१९-२० मधील विभागाच्या कार्याचा अहवाल आपणापुढे ठेवताना आम्हांस आनंद होत आहे. विभागाच्या द्वारे लोकमान्य टिळक यांच्या जन्मदिनी विद्यार्थ्यांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. मूलभूत कर्तव्य या विषयावर महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृतता यावी या उद्देशाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. महात्मा गांधी यांच्या जन्मदिनी गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने गांधी विचार संस्कार परीक्षा या परीक्षेचे आयोजन करण्यात आले. या परीक्षेत एकूण ७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला या परीक्षेत महाविद्यालयातील कुमारी हर्षदा गरड या विद्यार्थिनीने सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. राज्यशास्त्र विभाग व विज्ञान शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांच्या मधील अंधश्रद्धेचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने विविध वैज्ञानिक प्रयोगांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या भेटी अंतर्गत वडाळा ग्रामपंचायतीस भेट देऊन ग्रामसभेचे कामकाज कशा पद्धतीने चालते याबद्दल विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृतता करण्यात आली. संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान या विषयावरती व्याख्यानाचे

आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदानाबद्दल विद्यार्थ्यांच्या मध्ये जागृतता निर्माण व्हावी या बद्दल व्याख्यान तसेच मतदान नोंदणी मतदान नोंदणी साठी विद्यार्थ्यांना जागृत करण्यात आले. १५ ऑगस्ट व २६ जानेवारी पूर्वी राष्ट्रध्वज संवर्धन या विषयावरती राज्यशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सर्व वर्गांमध्ये जाऊन राष्ट्रध्वज बाबद्दल जागृतता निर्माण केली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रंथालय भेट, पोस्टर प्रदर्शन निबंध लेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा अशा विभागांतर्गत विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात आले.

प्रा. प्रमोद पाटील

सन २०१९-२० मध्ये विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय सेमिनारमध्ये सहभाग घेण्यात आला. तसेच विविध संशोधन पत्रिकांमध्ये संशोधन पेपर प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये संशोधन पेपर सादर करण्यात आला. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषदेमध्ये शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेचे स्त्री स्वातंत्र्य चळवळीतील योगदान या विषयावर ती संशोधन पेपर सादर करण्यात आला. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या ठिकाणी राष्ट्रीय परिषदेमध्ये सहभाग घेऊन संशोधन पेपर सादर करण्यात आला. रामानुजन कॉलेज दिल्ली येथे आयोजित एचआरडीसी मान्यताप्राप्त एफडीपी मध्ये सहभाग घेण्यात आला. श्री शिवाजी कॉलेज नांदेड येथे आयोजित युजीसी मान्यताप्राप्त एफडीपी मध्ये सहभाग घेण्यात आला. याशिवाय विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधन पेपर सादर करण्यात आले तसेच सहभाग नोंदवण्यात आला.

* इतिहास विभाग *

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून इतिहास विभाग कार्यरत आहे. उत्कृष्ट निकालाची परंपरा असणारा हा विभाग असून इतिहास विभागाचे विद्यार्थी सलग सहा वर्षे महाविद्यालयात प्रथम येत आहे. इतिहास विभागात प्रा. बालाजी गंगावणे व प्रा. विकास शिंदे हे दोघे कार्यरत आहेत. शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये इतिहास विभागात तर्फे विद्यार्थी सेमिनार व भिक्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थी अभ्याससहल सातारा-प्रतापगड-महाड-रायगड-रत्नागिरी-गणपतीपुळे-कोल्हापूर-

सिंधुदुर्ग-विजयदुर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आली. विभागाच्या वतीने प्रतिवर्षी छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या राष्ट्रपुरुषांच्या जयंती निमित्त प्रबोधनपर व्याख्यानाचे आयोजन केले जाते. नरखेड येथील उत्कननास अभ्यास सहलीचे आयोजन केले.

सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षात

● **सहयोगी प्रा. बालाजी गंगावणे** - यांनी चार नॅशनल कॉन्फरन्समध्ये सहभाग घेऊन पेपर वाचन केले. तसेच गुणवत्तेवर आधारीत सहयोगी प्राध्यापकपदी नेमणूक झाली.

● **सहाय्यक प्रा. विकास शिंदे** - यांनी सहा नॅशनल सेमिनारमध्ये तसेच दोन राज्यस्तरीय सेमिनार मध्ये सहभाग घेऊन पेपर वाचन केले.

* सामाजशास्त्र विभाग *

महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच समाजशास्त्र विभाग असून २००८ पासून प्रा.डॉ. बिरादार पी.आर. कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्व विकासासाठी व विद्यार्थ्यांना समाजशील बनविण्यासाठी प्रयत्न केला जातो. सामाजिकशास्त्र अभ्यासमंडळाच्या वतीने भिन्नीपत्रक स्पर्धा घेतल्या जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग असतो. समाजशास्त्र विभाग व सिव्हीलहॉस्पिटल सोलापूर यांच्या संयुक्तपणे महिला मेळावा घेवून एड्स जागृती व एच.आय.व्ही. तपासणी करण्यात आली. ३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त 'युवती मेळावा' घेण्यात आला. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग होता.

२०१९-२०२० या शैक्षणिक वर्षामध्ये चार संशोधन पेपर प्रकाशित झाले असून Two week FOP Online पूर्ण करण्यात आला. त्याच प्रमाणे National, International webinar मध्ये सहभाग घेण्यात आला.

* अर्थशास्त्रविभाग *

● **सहाय्यक प्रा. देशमुख एस.के (समन्वयक)**-

माऊली महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र विभाग स्थापनेनुसार कार्यरत आहे. जून २००६ पासून प्रा. देशमुख एस.के. हे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

चालू शैक्षणिक वर्षामध्ये अर्थशास्त्र विभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बी.ए. भाग-१, व बी.ए. भाग-२ चा वार्षिक निकाल अतिशय चांगला आहे. या विभागामार्फत अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. त्याच बरोबर प्रा. देशमुख एस.के. यांनी विविध राष्ट्रीय चर्चा सत्रांमध्ये सहभाग नोंदवला आहे. तसेच सोलापूर विद्यापीठामध्ये येमनरेगा कायदा व त्याची सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण विकासातील भूमिका या विषयावर पी.एच.डी. चालू आहे. माननीय प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हा विभाग उत्तमप्रकारे कार्यरत आहे.

* महिला तक्रार निवारण समिती (ICC) *

महाविद्यालयामध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती कार्यरत असून या समितीचे समन्वयक म्हणून प्रा.डॉ. बिरादार पी.आर. कार्य करतात. या समितीमध्ये प्रा. वाघचवरे के.डी. अॅड. नीता मंडगी, श्री. राजेंद्र झाडे, श्री. कांबळे एम.एन., प्रा. अलगुंडे व दोन विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. या समितीच्या माध्यमातून चालू शैक्षणिक वर्षामध्ये मा. प्रमिला झिंगाडे यांचे "व्यक्तीमत्त्व विकास" या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. दुसऱ्यासत्रामध्ये युवती मेळावा घेण्यात आला. स्त्री रोग तज्ञ डॉ. शीला पटवर्धन व सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मा. माधुरी तावरे यांचे व्याख्यान घेण्यात आले. या समितीच्या वतीने तक्रार पेठी, दर्शनी भागामध्ये समितीच्या नियमावलीचा बोर्ड बसविण्यात आला आहे.

* क्रिडा विभाग *

महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनच क्रीडा विभाग विद्यार्थी व खेळाडू यांचे आरोग्य व खेळातील प्रगतीसाठी कार्यरत आहे. सदर विभागाचे कामकाज पाहण्यासाठी श्री. बाळासाहेब द. वाघचवरे हे. शा.शि. संचालक या पदावर

नियुक्त आहेत. व मा. प्राचार्य यांचे अध यक्षतेखालीखालील समिती कार्यरत आहे.

- | | |
|--------------------------------|-----------|
| १) प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे | - अध यक्ष |
| २) प्रा. शेषनारायण देशमुख | - सदस्य |
| ३) डॉ. परमेश्वर सुर्यवंशी | - सदस्य |
| ४) डॉ. सतिश घोरपडे | - सदस्य |
| ५) प्रा. बाळासाहेब वाघचवरे | - सचिव |

चालू शैक्षणिक वर्षामध्ये मा.जितेंद्र (बाबा) साठे, चेअरमन भारत शिक्षण प्रसारक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील क्रीडा विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध आंतर महाविद्यालयीन सर्वेतर महाविद्यालयाला संघाने आपला सहभाग नोंदवला आहे. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, जलतरण, बुध्दीबळ, कुस्ती, क्रॉसकंट्री, कबड्डी, खो-खो टेबलटेनिस इत्यादी खेळाला पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठ आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे.

यामध्ये कुस्ती, टेबल टेनिस व क्रिकेट या खेळातील कामगिरी उल्लेखनीय आहे. अषिम शेख या खेळाडूने आंतरविद्यापीठ टेबलटेनिस स्पर्धेत सोलापूर विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत केले.

कुस्तीमध्ये अक्षय मुळे या खेळाडूने फ्री लाईफ प्रकाशन विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवला. व मंगल कोळी या खेळाडूने ग्रीको रोमन कुस्ती प्रकारात विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक मिळविले. व अखिल भारतीय आंतरनियमित स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत ब्राँझ मेडल (कास्य पदक) मिळविले. या दोन्ही खेळाडूने मा. चेअरमन जितेंद्र बाबा साठे व

* माजी विद्यार्थी संघटना *

समन्वयक प्रा. हटकर पी.एस.: महाविद्यालयामध्ये 'माजी विद्यार्थी संघ' २०१२ पासून कार्यरत असून या समितीद्वारे 'माजी विद्यार्थ्यांना' महाविद्यालयशी जोडून ठेवण्याचे काम केले जाते. महाविद्यालयाच्या प्रगती बाबत सूचना व मार्गदर्शन घेतले जाते. माजी विद्यार्थ्यांचा दरवर्षी स्नेहमेळावा आयोजित केला जातो. वर्षातून एक दोन व्याख्यान आयोजित केले जाते.

जगण्यात मौज आहेच पण त्याहून अधिक मौज फुलण्यात आहे.

संघटनेची अधिकृत नोंदणी धर्मादाय आयुक्तालयाकडे करण्यात आलेली आहे. सदरच्या नोंदणी क्रमांक f0030176 (SCP) 6042018 असा असून संस्थेच्या अधिपत्याखाली विविध उपक्रम राबविले जातात. 'माजी विद्यार्थी संघ' नावाने बँक ऑफ बडोदा शाखा वडाळा येथे खाते असून खाते क्र.35780100001123 असा आहे. माजी विद्यार्थी या खात्यावर अर्थिक मदत जमा करतात. आणि त्याचा विधायक कार्यासाठी वापर केला जातो.

महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी पीएच.डी. नेट, सेट, एम.पी. एस.सी. यु.पी. एस.सी. परीक्षा पास झालेले असून मोठ्या पदावर कार्यरत आहेत.

या समितीचे अध यक्ष - प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे चालू आहे. समन्वयक म्हणून प्रा. परमेश्वर हटकर काम पाहतात.

* संशोधन समिती *

महाविद्यालय स्थापने पासूनच महाविद्यालयात संशोधन समिती कार्यरत आहे. महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी या समितीच्या माध्यमातून विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. या वर्षी समितीच्या वतीने विद्यार्थी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राचे माऊली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. सदर चर्चासत्रामध्ये त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी उत्सर्जित सहभाग नोंदवून आपले शोधनिबंध सादर केले.

* प्राध्यापक प्रबोधिनी *

स्टाफ अँकेडमी व वेलफेअर प्रा. प्रमोद पाटील (समन्वयक) स्टाफ अँकेडमी च्या वतीने महाविद्यालयातील सर्व स्टाफ चे विविध कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यात येतो. सर्वांच्या मध्ये एकात्मतेची भावना वाढावी या उद्देशाने सर्व स्टाफ चे वाढदिवस गुलाब पुष्प देऊन व शुभेच्छा देऊन साजरे करण्यात येतात. महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या मध्ये गुणात्मक वाढ व्हावी या उद्देशाने विविध व्याख्यानाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात यावर्षी प्रा. डॉ. सुर्यवंशी यांनी छउ

संदर्भात व्याख्यान दिले. प्रा. डॉ. गरड यांनी हिंदी भाषा और साहित्य का इतिहास या विषयावरती व्याख्यान दिले. प्रा. प्रमोद पाटील यांनी विद्यार्थी निवडणुका महाविद्यालयातील पुढील आढ्याने या विषयावरती व्याख्यान दिले स्टाप अॅकॅडमी व वेलफेअर या कमिटीस वेळोवेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी .एन. चिट्टे हे मार्गदर्शन करतात. स्टाफ अॅकॅडमीच्या कार्यामधे येप्रा. डॉ.सूर्यवंशी हे सहकार्य करतात.

* स्पर्धा परिक्षा व रोजगार मार्गदर्शन केंद्र *

● सहाय्यक प्रा. देशमुख एस.के (समन्वयक)-

महाविद्यालयाच्या स्थापनेपासून हा विभाग कार्यरत आहे. या केंद्राच्या वतीने चालू शैक्षणिक वर्षामध्ये एकदिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्या आले. या कार्यशाळेसाठी सोलापूर विद्यापीठाने ८०००/- एवढे आर्थिक अनुदान मंजूर केलेले आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये आठवड्यातून चार प्रमाणे फेब्रुवारी अखेरपर्यंत तासीकांचे आयोजन केले होते. या मार्गदर्शन केंद्रातून अनेक विद्यार्थी लाभ घेऊन स्पर्धा परिक्षामध्ये यशस्वी झाले. आज ते विद्यार्थी प्रशासनातील वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत.

* विद्यार्थी आर्थिक सहाय्य समिती *

माऊली महाविद्यालयात सन २००८-०९ पासून 'विद्यार्थी आर्थिक सहाय्य समिती' कार्यरत आहे. या समिती मार्फत महाविद्यालयातील गरिब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, परिक्षा फी व प्रवास पास यासाठी आर्थिक सहाय्य केले जाते. सन २०१९-२० मध्ये ५२ विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे सहाय्य या समिती मार्फत केले आहे. प्रा. देशमुख एस.के. समन्वयक म्हणून तर डॉ. गरड बी.बी. सदस्य म्हणून काम पाहतात.

* सामाजिकशास्त्र अभ्यास मंडळ *

माऊली महाविद्यालयात सन २००८-०९ पासून उपरोक्त मंडळ कार्यरत आहेत. याच्या माध्यमातून भिक्तीपत्रक स्पर्धा व सेमिनार याचे आयोजन केले जाते. प्रा. देशमुख एस.के. समन्वयक म्हणून काम पाहतात.

* सांस्कृतिक विभाग *

विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक विभाग कार्यरत आहे. सांस्कृतिक विभागाच्याद्वारे महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले यामध्ये प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, वक्त्रव स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, पोस्टर स्पर्धा भिक्तीचित्र स्पर्धा यांसारख्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पुण्यश्र लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने लोकमंगल महाविद्यालय याठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या युवा महोत्सव मध्ये महाविद्यालयाच्या वतीने सहभाग घेण्यात आला. विविध स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग उत्कृष्ट पद्धतीने नोंदवला. सांस्कृतिक विभागाच्या द्वारे महाविद्यालयातील परिसरातील लोकांच्या मध्ये होळी सणा वेळी अन्न वाया घालवण्यात येते त्याबद्दल प्रबोधन करण्यात आले. तसेच गणेश उत्सवा वेळी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती खरेदी न करता पारंपारिक गणेश मूर्ती खरेदी करावी या विषयावरती प्रबोधन करण्यात आले. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त रांगोळी स्पर्धेद्वारे मतदानाबद्दल जागृतता करण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांच्या पारंपारिक दिन व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागांमध्ये प्राध्यापक वाघचौरे सर, प्रा. गंगावणे सर, प्रा. डॉ.सौ. गुंड मॅडम प्राध्यापक डॉ.सौ. बिरादार मॅडम यांनी सहकार्य केले.

* प्रसिध्दी विभाग *

या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे, समन्वयक प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. तर प्रा. हटकर पी.एस., दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार व महाविद्यालयाचे कर्मचारी श्री. हरिभाऊ घाडगे सदस्य म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयातील विविध विषय, समिती, क्रिडा विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांचे बातमी विविध वर्तमानपत्रात प्रसिध्द दकरून घेण्यात आले.

* ग्रंथालय विभाग *

माऊली महाविद्यालयात ग्रंथालयाची स्थापना सन २०००-०१ पासून झालेली आहे. महाविद्यालयाचे वैभव हे ग्रंथालयातील ग्रंथ समृद्ध दतेवर अवलंबून असते. ग्रंथालयाला महाविद्यालयाचा आत्मा समजला जातो. महाविद्यालय-यातील ग्रंथालयामध्ये ग्रंथसंग्रह विभाग व वाचन कक्ष विभाग स्वतंत्र

जगी सर्व सुखी असा कोण आहे; विचारी मना तुच शोधूनी पाहे.

आहे. तसेच इंटरनेट व एन.लीस्ट चा वापर करण्याकरिता स्वतंत्र संगणकाची व्यवस्था केलेली आहे. विषयाची संबंधित विविध नियतकालिके ही येतात. दररोज नियमित वर्तमान पत्र येतात. यांचा विद्यार्थी प्राध्यापक लाभ घेतात. ग्रंथालयातील वाचन साहित्याचा जास्तीत जास्त वापर वहावा म्हणून ग्रंथालयातील कर्मचारी सदैव प्रयत्नशील असतात. स्पर्धा परिक्षक विषयक माहितीसाठी स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन विभाग स्वतंत्र आहे. याच बरोबर ग्रंथालयाकडून इतरही सेवा सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये आंतरग्रंथालय देवघेव, कात्रण सेल, संदर्भ ग्रंथ पुरवठा इत्यादीचा समावेश होतो. ग्रंथपाल म्हणून आर. के. गरड काम पाहत आहेत.

* एन.एस.एस. विभाग *

एन.एस.एस. हा विभाग महाविद्यालयात २००१ पासून कार्यरत आहे. या विभागामध्ये १०० विद्यार्थी स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत. या विभागामार्फत सन २०१९-२०२० या शैक्षणिक वर्षात नियमित कार्यक्रमांमध्ये, ३५० वृक्षारोपण, १०३ एच.आय.व्ही. टेस्ट, १३५ जणांचे रक्तदान, स्कील डेव्हलपमेंटवर्कशॉप ए.आर. बुर्ला कॉलेज सोलापूर ५ विद्यार्थी, स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित, पाणी फाऊंडेशन मध्ये सहभाग, एड्स जनजागृती रॅली व व्याख्यान, एन.एस.एस. सप्ताह, विविध जयंत्या व पुण्यतिथी साजरी करण्यात आली. प्राचार्य डॉ. सोपानराव जावळे, डॉ. चंद्रकांत चव्हाण, दिपक तरंगे, डॉ. अनिल सरवदे, डॉ. गुणवंत सरवदे संस्थापक विद्यापीठ, किरण जमदाडे प्रा.सौ. उज्वला शिंदे, अशा विविध मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. प्रा. विकास शिंदे कार्यक्रम अधिकारी यांचे अहमदनगर कॉलेज एन.एस.एस. ओरिं-टेशनकोर्स पूर्ण केला.

या वर्षी विशेष श्रमसंस्कार शिबीर दि. २१ जानेवारी ते २७ जाने. २०२० या कालावधीत काकानगर वडाळा येथे संपन्न झाले. या शिबीराचे उद्घाटन मा.काकासाहेब साठे, संस्थेचे अध्यक्षमा. जितेंद्र साठे, बी.डी.ओ. समाधान नागणे, सरपंच सौ. छायाताई कोळेकर व प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे यांच्याहस्ते झाले. या शिबीरात ग्रामस्वच्छता, महिला मेळावा, एच.आय.व्ही. टेस्ट, वृक्षारोपण, जलसंधारण, पर्यावरण, जनजागृती, गावसर्वे ३५० कुटूंबाचा, विविध व्याख्यानांचे आयोजन करून हा कॅंप संपन्न झाला. या विभागासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास शिंदे व सहाय्यक प्रा.डॉ. सौ. सुवर्णा गुंड व प्रा.डॉ. दत्तात्रय हरवाळकर यांनी सहकार्य केले.

* वार्षिक पारितोषिक वितरण समिती *

या समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे व समन्वयक प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस. तर प्रा. वाघचवरे बी.डी., प्रा. पाटील पी.जे., प्रा. वराडे एम.बी. हे सदस्य आहेत. महाविद्यालयाचा १९वा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. ४/३/२०२० रोजी साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून पु.अ.होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील प्र.कुलगुरु मा.डॉ. विकास कदम सर, संस्थेचे अध्यक्षमा.जितेंद्र (बाबा) साठे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे, प्रा.डॉ. हरवाळकर डी.एस., प्रा. वाघचवरे, प्रा. शिंदे, प्रा.डॉ. गुंड सुवर्णा इत्यादी उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, विविध विषयांच्या व समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी व क्रिडा विभागातील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रमुख मान्यवरांच्याभ्रमहस्ते सत्कार करण्यात आला.

* विद्यार्थी मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र *

माऊली महाविद्यालयातील या केंद्र मार्फत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी समुपदेश केले जाते. समन्वयक डॉ. सुवर्णा गुंड व सहकारी उत्कृष्टरीतीने कामकाज करतात विषय निवडीसाठी, विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तसेच मानसिक आरोग्य व्यवस्थित रहावे म्हणून त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी मार्गदर्शन केले जाते. यावर्षी समितीचे उद्घाटन प्रा.दशरथ दराडे यांच्याहस्ते केले (१९ सप्टें. २०१९) प्रा. दराडे सरांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला व त्यांच्याहस्ते वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटनही केले. या प्रसंगी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधला. सर्वांनी झाड लावण्याचा निश्चयही केला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम अजित गजघाटे, द्वितीय राम मगर, तृतीय नाजिया शेख आले.

१ ते १० ऑक्टोबर २०१९ या जागतिक मानसिक आरोग्यदिन व सप्ताह साजरा करताना ४-१०-२०१६ रोजी प्रा. शेषनारायण देशमुख यांनी शासकीय योजनांच्या सुविधांचा परिचय करून दिला त्या योजनांच्या प्रसारात माझी भूमिका काय या विषयावर डॉ. सुवर्णा गुंड बोलल्या. खेळाच्या व विविध स्पर्धांत सहभागी होण्यासाठी प्रा.बी.डी. वाघचवरे यांनी समुपदेशन केले. डॉ.पी.आर. बीरादार यांनीही सहभाग नोंदवला.

जसा आरसा मळाने अस्वच्छ होतो, तसे मन अयोग्य कर्माने मलिन होते.




* कर्मचारी यादी (कला विभाग) *

अ.क्र.	कर्मचार्याचे नाव	हु द्दा
१	मा. श्री. डॉ. जी. एन. चिट्टे	प्राचार्य
२	श्री. वाघचवरे बी. डी.	शा.शि. संचालक
३	सौ. डॉ. गुंड एस. एस.	सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, मराठी
४	श्री. हटकर पी. एस.	सहयोगी प्राध्यापक, मराठी
५	श्री. गंगावणे बी. डी.	सहयोगी प्राध्यापक व विभाग प्रमुख, इतिहास
६	श्री. शिंदे व्ही. व्ही.	सहाय्यक प्राध्यापक, इतिहास
७	श्री. देशमुख एस. के.	सहाय्यक प्राध्यापक, अर्थशास्त्र
८	श्री. डॉ. सुर्यवंशी पी. एल.	सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, इंग्रजी
९	श्री. डॉ. हरवाळकर डी. एस.	सहाय्यक प्राध्यापक, भूगोल
१०	श्री. डॉ. घोरपडे एस. ए.	सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, हिंदी
११	श्री. डॉ. म्हमाणे व्ही. एन.	सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी
१२	श्री. डॉ. गरड बी. बी.	सहाय्यक प्राध्यापक, हिंदी
१३	श्री. पाटील पी. जे.	सहाय्यक प्राध्यापक, राज्यशास्त्र
१४	सौ. डॉ. बिरादार पी. आर.	सहाय्यक प्राध्यापक, समाजशास्त्र
१५	श्रीमती वाडकर पी. डी.	सहाय्यक प्राध्यापक, इंग्रजी
१६	श्री. गरड आर. के.	ग्रंथपाल
१७	श्री. राजेंद्र साठे	मुख्यलिपीक (ओ.एस.)
१८	श्री. हरिदास घाडगे	वरिष्ठ लिपीक
१९	श्री. रमेश सुतार	कनिष्ठ लिपीक
२०	श्री. मनोज साठे	ग्रंथालय परिचर
२१	श्री. दिलीप गाडे	ग्रंथालय परिचर
२२	श्री. दिलीप भोसले	सेवक
२३	श्री. विष्णू जमदाडे	सेवक
२४	श्री. महेंद्र कांबळे	सेवक



* कर्मचारी यादी (विज्ञान विभाग) *

अ.क्र.	कर्मचार्याचे नाव	हु द्दा
१	श्री. जाधव टी. डी.	सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र
२	श्रीमती मोटे एस. टी.	सहाय्यक प्राध्यापक, रसायनशास्त्र
३	श्री. वरवटकर आर. सी.	सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र
४	श्री. बंडगर एस. एस.	सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र
५	श्री. तांबोळी एस. एल.	सहाय्यक प्राध्यापक, भौतिकशास्त्र
६	श्रीमती मोहोळकर व्ही. व्ही.	सहाय्यक प्राध्यापक, गणित
७	श्रीमती गुंड आर. एम.	सहाय्यक प्राध्यापक, गणित
८	श्री. गुंड बी. जी.	सहाय्यक प्राध्यापक, गणित
९	श्री. डॉ. वराडे एम. बी.	सहाय्यक प्राध्यापक, प्राणीशास्त्र
१०	श्रीमती डॉ. आलगुंडे एस. एम.	सहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र





ज्ञान म्हणजे काय? इतिहासांचे आणि अनुभवाचे काढलेले सार.



ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाहीत त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही.



निघून गेलेला क्षण कधीच परत आणता येत नाही...



न्यायाची मागणी करणाऱ्याने स्वतः न्यायी असले पाहिजे.

महाविद्यालयातील विविध उपक्रमाचे वर्तमानपत्रातील प्रतिबिंब

'माऊली'च्या विद्यार्थ्यांनी दिली उत्खननाच्या ठिकाणी भेट

वडाळा / प्रतिनिधी
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील माऊली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तेर (नि. उमानाबाद) येथे सुरू असलेल्या उत्खननाच्या ठिकाणी भेट देवून मोठ्या कुतूहलाने तेथील माहिती जाणून घेतली. तेर (ता. उमानाबाद) येथे राज्य पुरातत्व विभागाच्या वस्तु संग्रहालयाच्या इमारतीचे बांधकामाचे खोपकाम सुरू असताना प्राचीन काळातील अवशेष आढळून आले. राज्य पुरातत्व विभागाच्यावतीने सध्या तेथे उत्खननाचे काम सुरू आहे.



तेर येथे सुरू असलेल्या उत्खननाच्या टिकाणी पाहणी करताना माऊली महाविद्यालयाचे प्रा. बालाजी गंगावणे, प्रा. विकास शिंदे, राज्य पुरातत्व विभागाचे अविनाश राठोड यांच्यासह विद्यार्थी.

तेर (ता. उमानाबाद) चा गावास प्राचीन ऐतिहासिक वारसा लाभला असून दोन हजार वर्षांपूर्वीचे प्राचीन वैभव सांगणारे देवालय बौध्द स्तूप आहे. येथील वस्तु संग्रहालय अनेक प्राचीन वस्तु पहावयास मिळतात. सध्या सुरू असलेल्या उत्खननामध्ये हजरो वस्तुपुष्पी.

विद्यार्थी अथवा शोषखड्डा असल्याचे पिसून येत आहे. या बांधकामासाठी बांधलेल्या विद्यापीठाची लांबी रुंदी व उंची आकाराने खूप मोठी आहे. याचे संपादा उत्खनन सुरू

असून अभ्यासासाठी या विद्यापीठातील वस्तु संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत. माऊली महाविद्यालयातील इतिहास विभागाचे प्रा. बालाजी गंगावणे, प्रा. विकास

प्राचीन इतिहासाची ओळख

पुरातत्व विभागकडून जिल्हात, राज्यात, देशात वेगवेगळ्या ठिकाणी उत्खननाचे काम सुरू आहे. इतिहासाच्या अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने उत्खननाच्या ठिकाणी सापडणाऱ्या प्राचीन वस्तु, दाग, दागीत अवशेष या गोष्टींमुळे प्राचीन इतिहासाची विद्यार्थ्यांना जबरदस्त ओळख होते. त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांसह उत्खननाच्या ठिकाणी समक्ष भेट दिली, असे प्रा. बालाजी गंगावणे यांनी सांगितले.

शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या टीमने त्याठिकाणी भेट दिली. पुरातत्व विभागाचे अविनाश राठोड, अमोल गोरे यांनी विद्यार्थ्यांना उत्खननासंबंधी मार्गदर्शन केले.

शिक्षणाला संस्काराची जोड असली पाहिजे : प्रा.डॉ. कदम



वडाळा / प्रतिनिधी

महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना वैज्ञानिक दृष्टीकोण अंगीकारल्यास समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होईल, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ.विकास कदम यांनी माऊली महाविद्यालयाच्या १९ व्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा दरम्यान व्यक्त केले.

पाहिजे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्त्व तयार होते. असे संस्कार आपल्याला ज्याच्याकडून प्राप्त होतात, त्या आई, वडील, शिक्षक, संस्था यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये कृतज्ञता असली पाहिजे. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे हे अध्यक्षस्थानी होते. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे संचालक सुरेश साठे, बाळसाहेब सुतार, पारवत गायकवाड, प्रा.बाळकृष्ण माळी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.जी.एन. चिट्टे यांनी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील महाविद्यालयाच्या उल्लेखनीय कामगिरीचा आढावा घेतला.

आधुनिक भारत हा युवकांचा : डॉ. घुटे

उत्तर सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
इतर देशांच्या तुलनेत साठ टक्के युवक आपल्या पारतात आहेत. आधुनिक भारत हा युवकांचा देश आहे. अशा युवकांना जागतिकीकरण, उद्योगिकीकरण व खासगीकरण अशा या स्पर्धेच्या युगात कौशल्याधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणे गरजेचे आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विकास घुटे यांनी व्यक्त केले.

डॉ. जयश्री शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे यांनी केले. यावेळी त्यांनी महाविद्यालयाचा व हिंदी विभागाचा आढावा घेतला. डॉ. जयश्री शिंदे, डॉ. सुरेश शेंखे, डॉ. भगवान आदरराव यांनीही मनोगत व्यक्त केले.

या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विषय प्रवर्तक म्हणून प्रा.डॉ. दादासाहेब खांडेकर, मांगेशकर महाविद्यालय सोलापूर, प्रमुख वक्ते म्हणून डॉ. पंडित बने, भारत महाविद्यालय जेजुरी, तर या सत्राच्या अध्यक्ष म्हणून डॉ. जयश्री शिंदे उपस्थित होत्या. यावेळी डॉ. संजय मुजमूल, प्रा. डॉ. अर्णवी कुचेकर, प्रा. डॉ. अनिल साळुंखे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. निवृत्ती लोखंडे, पाहणीचा परिचय माऊली महाविद्यालयाचे प्रा. डॉ. बालाजी गंगवत व आचार्य माऊली महाविद्यालयाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सतीश चोरपडे यांनी मानले. यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात अर्णवी विविध महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व विद्यार्थी बसवून घेऊन उपस्थित होते.

'माऊली'च्या वतीने क्रीडा ज्योत रॅलीचे स्वागत



वडाळा / प्रतिनिधी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आश्रित २३ वी महाराष्ट्र राज्य अंतर विद्यापीठ क्रीडा स्पर्धा २६ ते ३० डिसेंबर २०१९ चा दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. यांमिळताने सुगुण सोलापूर जिल्हातून क्रीडा ज्योत रॅली सुरू आहे. आज भारत शिक्षण प्रसारक मंडळ संघर्षित, माऊली महाविद्यालय व माऊली शिक्षणशास्त्र महाविद्यालय येथे या रॅलीचे आरंभन झाले. यावेळी या क्रीडा ज्योत रॅलीचे

स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सखदे शारिरीक शिक्षण संचालक प्रा. बाळसाहेब वाचवकर यांनी केले. यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. सचिन गायकवाड, विद्यापीठाचे सहा कुलगुरु डॉ. एस. प. शिंदे, क्रीडा संचालक रवि कुणाळे, प्रा.विकास शिंदे, प्रा.डॉ. विलास हरवाळकर, राजाभाऊ साठे, प्रवर्ण साठे यांच्यासह बहुरसंख्य विद्यार्थी याप्रसंगी उपस्थित होते.

माऊली महाविद्यालयात स्पर्धा

सोलापूर, ता. १६ : सोलापूर विद्यापीठ आणि वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयातील एनएसएस विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. उद्घाटन प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे होते. स्पर्धेसाठी जलसंवर्धन, मतदार जागृती, आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय एकात्मता हे विषय देण्यात आले होते. यामध्ये नाजिम शेख हिने प्रथम, लक्ष्मी बोराडे हिने द्वितीय, अर्पिणी चव्हाण हिने तृतीय क्रमांक पटकावला. लतेजनाथ क्रमांक विनोद खेदाड व जनाबाई शेंडो यांनी मिळवला.

जागतिकीकरणाच्या काळात दर्जेदार अभ्यासक्रमाची गरज : डॉ. घुटे

वडाळा / प्रतिनिधी
आधुनिक भारत हा युवकांचा देश आहे. इतर देशांच्या तुलनेत साठ टक्के युवक आपल्या भारतात आहेत. अशा युवकांना जागतिकीकरण, उद्योगिकीकरण व खासगीकरण अशा या स्पर्धेच्या युगात कौशल्याधारित दर्जेदार व गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देणे गरजेचे असून त्याकरिता रोजगारामुमुख व मूल्यांघातित शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास होण्यास मदत होईल, असे मत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विकास घुटे यांनी व्यक्त केले वडाळा (ता.उ.सोलापूर) येथील माऊली महाविद्यालय व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठा यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए. भाग १ हिंदी विषयाच्या सुधारित अभ्यासक्रमावर



कार्यशाळेचे उद्घाटन करताना संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र साठे. यावेळी व्यासपीठावर उपस्थित प्रा. डॉ. विकास घुटे, प्राचार्य डॉ. जी.एन. चिट्टे, डॉ. सुरेश शेंखे, डॉ. जयश्री शिंदे.

आहे. तो वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे. भारतात ४८ टक्के उद्योगांमध्ये कौशल्य व गुणवत्तेचा तुटवडा आहे. तो दूर करण्यासाठी स्वावलंबी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा

आपण स्वीकार केला पाहिजे. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन जितेंद्र साठे हे होते. यावेळी व्यासपीठावर हिंदी अभ्यासक्रम मंडळाच्या अध्यक्ष डॉ. सुरेश शेंखे, डॉ. भगवान आदरराव, डॉ. जी. एन. चिट्टे यांची प्रमुख उपस्थित होती. या कार्यशाळेच्या प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे यांनी केले. या कार्यशाळेच्या प्रथम सत्रात विषय प्रवर्तक म्हणून प्रा.डॉ. दादासाहेब खांडेकर, दुसऱ्या सत्रात विषय प्रवर्तक म्हणून डॉ. संजय मुजमूल, प्रमुख वक्ते प्रा. डॉ. पणवी कुचेकर यांनी मार्गदर्शन केले. समारोधात प्रा. डॉ.एम. डी. शिंदे यांनी हिंदी आणि रोजगार यांचा सांगड घालत असताना विद्यार्थी समोर ठेवून अभ्यासक्रम बनवावा, असे मत मांडले.

वक्तृत्व स्पर्धेत १९ स्पर्धकांचा सहभाग

वडाळा : सोलापूर विद्यापीठ व माऊली महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना यांच्या वतीने आयोजित वक्तृत्व स्पर्धेत १९ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. त्यात नाजिम शेख यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या स्पर्धेत लक्ष्मी बोराडे द्वितीय, अर्पिणी चव्हाण तृतीय आणि विनोद खेदाड, जनाबाई शेंडो यांनी उत्तमनाथ बक्षीस मिळविले. विजेत्यांना रोख बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन प्राचार्य सुधीर पवार यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. जी. एन. चिट्टे होते. वक्तृत्व स्पर्धेसाठी जलसंवर्धन, मतदार जागृती, आपत्ती व्यवस्थापन व राष्ट्रीय एकात्मता असे विषय देण्यात आले होते. प्रास्ताविक कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रमोद पाटील यांनी केले तर आचार्य एस. एस. गुंड यांनी मानले. (वातावर) -

पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते.

महाविद्यालयातील विविध उपक्रमाचे वर्तमानपत्रातील प्रतिबिंब

... शाश्वत, सर्वांगीण विकास करता येतो : चिट्टे

वडाळा / प्रतिनिधी
परराष्ट्रातील विकास कामाचा आराखडा आधुनिक मिडियाच्या माध्यमातून सोप्या व सावधाने आराखडा उपस्थापना देणाऱ्या शाश्वत शाश्वत, सर्वांगीण सामाजिक विकास करता येतो. अल्पकाळात विकास काम ही शाश्वत आणि, त्यामुळे ती कायम टिकून राहतात. त्यासाठी विकास शा शाश्वत असावा पाहिजे, असे प्रोफाटून माऊली महाविद्यालयाचे प्राचार्य जी.एन. चिट्टे यांनी केले.



भारत सरकार शिक्षाचे उच्चतम कार्यालय वरिष्ठ अकादमिक अधिकारी, उपसंचालक जे.एन. चिट्टे, वडाळा येथील माऊली महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य जी.एन. चिट्टे यांच्यासोबत.

श्री. धारत शिक्षण प्रसारक मंडळ वडाळा व पुण्यक्षेत्र अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त व विद्यार्थ्यांना आयोजित केलेल्या विशेष इयत्तासंस्कार शिबिरात बोलताना ते पुढे म्हणाले, या सात विषयांच्या विशेष इयत्तासंस्कार शिबिराच्या माध्यमातून वडाळा गावात श्रमदान करण्याची संधी मिळाली आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण तयार होतील. श्रमदान प्रामाणिकपणे केल्यास त्याची पोषकवृत्ती निश्चित मिळेल.

वडाळा गावच्या सरपंच उषा कोळकर, उपसंचालक जितेंद्र साठे यांच्या हस्ते माऊली महाविद्यालयाच्या प्रतिभेचे पुनः कसून विकसित करण्याचे उद्देशाने कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी नटविकास अधिकारी रामाणन नागणे, चणूराव साठे, प्रभास सी. ए. साठे, प्रभाकर गायकवाड, विक्रम साठे, जयदीप साठे, प्रतिभा साठे, बाळासाहेब सुभ्रा, चांगवे गोविंद, वैजाली साठे, दत्तात्रय गायकवाड, बळीराम मोहन, मोहन रामकाळे, शरदा काळे, प्रभात रमणुत, प्रामोदक अनिल जितेंद्र, विकास जितेंद्र, अजित गुजराते, सुभाष गुंड, सुभाष साठे, बाळासाहेब चापरी, प्रमोद पाटील, परमेश्वर सुरवेकी, एम.के. देवदत्त, सी.एम. हुटकर, बालाजी रणवणे, प्रो.प्रा. विराजराव, प्रभास साठे, रवींद्र सुभ्रा अदी उपस्थित होते. मुळमंडळाने प्रमोद पाटील वर प्रास्ताविक विकास शिबिर यांनी केले. आचार दत्तात्रय हारणाळकर यांनी मानले.

विकासकामे ही शाश्वत असली पाहिजेत : प्राचार्य चिट्टे



भारत सरकार शिक्षाचे उच्चतम कार्यालय वरिष्ठ अकादमिक अधिकारी, उपसंचालक जे.एन. चिट्टे, वडाळा येथील माऊली महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य जी.एन. चिट्टे यांच्यासोबत.

वडाळा येथील माऊली महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य जी.एन. चिट्टे यांच्यासोबत. वडाळा येथील माऊली महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य जी.एन. चिट्टे यांच्यासोबत. वडाळा येथील माऊली महाविद्यालय, वडाळा येथील प्राचार्य जी.एन. चिट्टे यांच्यासोबत.

वडाळा येथे अभिवादन

वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, विकास गाडे, सतीश गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, प्रभाकर गायकवाड, रवी गायकवाड, युवराज सरवडे, सुभाष गायकवाड, नानासाहेब गायकवाड, दिलीप गायकवाड, भास्कर गायकवाड, अजित काळे, उषा कोळकर, चणू साठे, प्रभास सी. ए. साठे, प्रभाकर गायकवाड, विक्रम साठे, जयदीप साठे, प्रतिभा साठे, बाळासाहेब सुभ्रा, चांगवे गोविंद, वैजाली साठे, दत्तात्रय गायकवाड, बळीराम मोहन, मोहन रामकाळे, शरदा काळे, प्रभात रमणुत, प्रामोदक अनिल जितेंद्र, विकास जितेंद्र, अजित गुजराते, सुभाष गुंड, सुभाष साठे, बाळासाहेब चापरी, प्रमोद पाटील, परमेश्वर सुरवेकी, एम.के. देवदत्त, सी.एम. हुटकर, बालाजी रणवणे, प्रो.प्रा. विराजराव, प्रभास साठे, रवींद्र सुभ्रा अदी उपस्थित होते. मुळमंडळाने प्रमोद पाटील वर प्रास्ताविक विकास शिबिर यांनी केले. आचार दत्तात्रय हारणाळकर यांनी मानले.

‘शिक्षणाबरोबरच नव्या पिढीला संस्काराची गरज’



प्रतिनिधी | उत्तर सोलापूर

भारतीय संस्कृती आदर्श आहे म्हणून नावलोकि प्राप्त ठरलेली असून आजच्या नव्या पिढीला पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचा आढावा वाढवला आहे, परंतु पश्चिमात्या दृष्टीने हे आपणासाठी चातक उरणार असून आजच्या नव्या पिढीला उच्च शिक्षणाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे मत सोलापूर येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. शीला पटवर्धन यांनी व्यक्त केले. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने युवती मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. पटवर्धन म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळे, त्यागामुळेच आजची

आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत मंगेश कोळी याचे यश

वडाळा / प्रतिनिधी
हिसार (हरियाणा) येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय कुस्ती स्पर्धेत पुण्यक्षेत्र अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचा कुस्ती संघ सहभागी झाला होता. त्यामध्ये माऊली महाविद्यालय, वडाळा येथील खेळाडू मंगेश कोळी यांनी ७२ किलो वजनीगटात (ग्रिपो रोमन) उत्कृष्ट कामगिरी करत रजत पदक (ब्राँस मेडल) मिळविले. दरम्यान, पुण्यक्षेत्र अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर

तरुणांच्या हाती उद्याची पहाट : डॉ. निरगुडकर

उत्तर तालुका : तालुका प्रतिनिधी
समाज माध्यमातून आज चालू घडामोडी त्वरित पोहचत आहेत. वाट पहायची गरज तरुण विसरले आहेत. पण ह्याच तरुणांच्या हातात उद्याची पहाट आहे, या तरुणांनी वृत्तपत्र टिकविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असे मत ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांनी केले.



उत्तर तालुका : उत्तर तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर.

ते उत्तर तालुक्यातील वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील भारत शिक्षण प्रसारक मंडळ आणि उत्तर सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या वतीने उत्तर सोलापूर तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी बोलत होते.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बळीराम साठे, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र साठे, प्रा. जी.एन. चिट्टे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलकुडे, उत्तर पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गायकवाड, पंचायत समितीच्या सायफाती रजनी भडकुंडे, उपसभापती जितेंद्र शीलवंत, 'उत्तर' चे सहायक पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला. उदय निरगुडकर

पुढे म्हणाले, आज पत्रकारांकडे समाज सुधारक म्हणून पाहिले जाते, या समाज सुधारकांना आर्थिक, आरोग्य व कौटुंबिक अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, शासन स्तरावर सर्व प्रकारच्या योजना मिळाल्या पाहिजेत. अधिकारी, पुढारी व व्यवस्थापनाने प्रयत्न केला पाहिजे. आर्थिक नियोजन करून पत्रकारिता क्षेत्र टिकले पाहिजे. पत्रकारांनीही निरीक्षण करून व पत्रकारिता जाऊन बातमीदारी करावी, असेही उपस्थित पत्रकारांना सांगितले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. बबूयान माने-देशमुख, तेलगाव (उद्योग), शिवाजीराव पवार, होनसळ (कृषी), दत्तात्रय (हरी) विभूते, नागज (सामाजिक), सुनील गुंड, पाकणी (क्रीडा), राजेंद्र माने, अकोलेकाटी (शिक्षण), संतोष आचलारे (पत्रकारिता), उत्तर तालुक्यातील विविध पदावर उल्लेखनीय काम करणारे विकास माळी (सा. कामगार आयुक्त), किरण जमदाडे (तहसीलदार), समाधान नागणे (गटविकास अधिकारी), दिलीप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उत्तर तालुक्यातील महिला सरपंचांसाठी सत्कार करण्यात आला. कौशल्या विनायक सुतार (कारंबा), कविता शिवाजी चौडके-पाटील (धामाईवाडी), पूर्वा भारत वाघमारे (हिरज).

नव्या पिढीला शिक्षणाबरोबर संस्काराची गरज-डॉ.पटवर्धन

वडाळा / प्रतिनिधी
भारतीय संस्कृती ही पणच चातक आहे ती संस्कृती वरून नावलोकि प्राप्त ठरली आहे. म्हणून आजच्या नव्या पिढीला पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचा आढावा वाढवला आहे, परंतु पश्चिमात्या दृष्टीने हे आपणासाठी चातक उरणार असून आजच्या नव्या पिढीला उच्च शिक्षणाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे मत सोलापूर येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. शीला पटवर्धन यांनी व्यक्त केले. वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील माऊली महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या निमित्ताने समाजशास्त्र विभाग व अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने युवती मेळावा झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या. डॉ. पटवर्धन म्हणाल्या की, सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या कार्यामुळे, त्यागामुळेच आजची



प्रतिनिधी | उत्तर सोलापूर

भारतीय संस्कृती आदर्श आहे म्हणून नावलोकि प्राप्त ठरलेली असून आजच्या नव्या पिढीला पश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करण्याचा आढावा वाढवला आहे, परंतु पश्चिमात्या दृष्टीने हे आपणासाठी चातक उरणार असून आजच्या नव्या पिढीला उच्च शिक्षणाबरोबरच संस्काराची गरज असल्याचे मत सोलापूर येथील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. शीला पटवर्धन यांनी व्यक्त केले.

लबाडी ही एक आखूड चादर आहे, ही तोंडावर घेतल्या पाय उघडे पडतात.

खुद रहें सुरक्षित और दूसरों को भी कोरोनावायरस से बचाएं!

क्या करें



अपने हाथ बार-बार साबुन
और पानी से धोएं या हैंड
सेनिटाइज़र का उपयोग करें



स्वास्थ्य संबंधी जानकारी
के लिए 011-23978046
पर कॉल करें



अस्वस्थता महसूस होने पर
डॉक्टर से मिलें। डॉक्टर के
पास जाते समय मास्क पहनें



इस्तेमाल के बाद टिशू को
तुरंत किसी बंद डब्बे में
फेंक दें



छींकते और खांसते समय
अपने नाक और मुँह को
रुमाल से ढंक कर रखें



भीड़-भाड़ वाली जगहों
पर जानें से बचें





कोरोना वायरसमुळे उद्भवलेल्या विदारक परिस्थितींची दृश्ये...